

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था, गडहिंगलज.



शिवराज साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय आणि
संभाजीराव माने साहित्य, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,
गडहिंगलज, जि. कोल्हापूर.




शिवराज
२०२२

SHIVRAJ 2022



डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् अखिल भारतीय
टिचर्स वेलफेर असोसिएशन, बैंगलुरु अँन्ड
युनिवर्सिटी ऑफ सेंटरल अमेरिका
हाऊनररी
डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लीट.)





शिवराज २०२२



कर्मवीर विभुल रामजी शिंदे शिक्षण संस्था, गडहिंगलज.

**शिवराज साहित्य, वाणिज्य आणि
डी.एस.कटम विज्ञान महाविद्यालय, गडहिंगलज.
संभाजीराव माने साहित्य, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ
महाविद्यालय, गडहिंगलज. (जि.कोलहापूर)**


शिवराज २०२२

संपादक मंडळ

- अध्यक्ष : मा. प्राचार्य, डॉ. एस. एम. कटम
- प्रमुख संपादक : प्रा. ए. के. मोरमारे
- विभागीय संपादक :
 - डॉ. एस. बी. माने - हिंदी
 - प्रा. डी. यू. जाधव - इंग्रजी
- सहाय्यक संपादक :
 - प्रा. के. जे. अदाटे
 - प्रा. संदीप कुराडे
 - डॉ. ए. बी. कुंभार
 - डॉ. एम. डी. चौगुले
- विशेष सहाय्य :
 - डॉ. अनिल कुराडे,
सचिव क.वि.रा.शिंदे शिक्षण संस्था
 - प्रा. के. एस. देसाई
 - प्रा. टी. व्ही. चौगुले

आमची प्रेरणा

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे



“महर्षी शिंदे हे अस्पृश्यता निवारण कार्याच्या जागृतिपर्वाचे प्रणेते व या कार्याचे अग्रदूत होते. महर्षी शिंदे हे शिस्तशीर संशोधन करणारे संशोधक, प्रगल्भ वैचारिक लेखन करणारे विचारकंत व आल्हाददायक लिलित लेखन करणारे लेखकही होते.”

- कै. डॉ. गो. मा. पवार



श्रावण
ट्रस्ट
२०२२

SHIVRAJ 2022



डॉ. पी. एस. चिंगरे
भौतिकशाला



प्रा. आर. एस. सरबाईक
राज्यशाला



प्रा. ई. जी. कांबळे
मानसशाला



श्री. आर. बी. आयरनाईक
मुख्य लेखनिक



श्री. एम. बी. माने
कनिष्ठ लेखनिक



श्री. एस. एस. हजारे
ग्रंथालय परिचर



श्री. पी. जी. पोवार
प्रयोगशाला साहाय्यक



श्री. एम. जी. खोते
प्रयोगशाला साहाय्यक



श्री. बी. डी. मोरे
प्रयोगशाला परिचर




सेवा निवृत्ती

”शिवराज महाविद्यालयातील
प्रदीर्घ सेवेनंतर
निवृत झालेल्या या मान्यवरांना
त्यांच्या
भविष्यातील
वाटचालीसाठी
शिवराज परिवारातर्फे
हार्दिक शुभेच्छा!

कर्मवीर विट्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
मा. प्रा. किसनराव कुराडे

कोणतीही लढाई जिंकण्यासाठी,
प्रथम स्वतःशी लढायला शिक
स्वतःमध्ये दडलैल्या घटरिपूळा,
हुडकून काढून प्रथम जिंक !
मग तुला कचूळा येईल,
तू जग जिंकलै आहे.
अपयश सर्व तुळ्या समीर,
यश बनून झुकलै आहे !

– कर्वी प्रा. किसनराव कुराडे



SHIVRAJ 2022

करिअर महामेळावा



करिअर महामेळाव्याचे उद्घाटन करताना डॉ. परशाराम पाटील व संस्थेचे सचिव, डॉ. अनिलराव कुराडे व इतर मान्यवर



कृषिअर्थतज्ज डॉ. परशाराम पाटील यांचे
स्वागत करताना डॉ. अनिलराव कुराडे



प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम करिअर
महामेळाव्यात मार्गदर्शन करताना



करिअर महामेळाव्यात मार्गदर्शन करताना
सी.ए., आदित्य शर्मा



कृषिअर्थतज्ज डॉ. परशाराम पाटील करिअर
महामेळाव्यात मार्गदर्शन करताना

मा. प्राचार्य

शिवराज साहित्य, वाणिज्य आणि
डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंगलज.



प्रा. डॉ. एस. एम. कदम

M.Sc., Ph.D.



श्री
व
ा
ज
2022

SHIVRAJ 2022

पदाधिकारी

राजस्ट्रार

श्री. संतोष शहापूरकर

M.A.,MBA

शिवराज महाविद्यालय, गडहिंगलज.



प्रा. टी. व्ही. चौगुले

M.A., B.Ed. ,

संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय, गडहिंगलज.

कर्मवीर जयंती सोहळा



'कर्मवीर विद्ठल रामजी शिंदे जयंती'
कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना
डॉ. रणधीर शिंदे



'कर्मवीर विद्ठल रामजी शिंदे जयंती'
कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना
संथेचे अध्यक्षा, मा. प्रा. किसनराव कुराडे



कर्मवीर, वि.रा.शिंदे जयंती कार्यक्रमप्रसंगी
उपस्थित मान्यवर



कर्मवीर, वि.रा.शिंदे जयंती कार्यक्रमप्रसंगी संथेचे
सचिव, डॉ.ए.व्ही.कुराडे यांचा सत्कार करताना डॉ.रणधीर शिंदे.

* कर्मवीर गुणवंत शिक्षक व कर्मचारी पुरस्कार *



गुणवंत कर्मचारी
श्री. मोहन शिंदे



गुणवंत कर्मचारी
श्री. सचिन शिरहट्टी



गुणवंत शिक्षक
डॉ. महेश चौगुले



गुणवंत शिक्षक
डॉ. बालासाहेब अजिंकर



श्री
व
वा
ज
२०२२

SHIVRAJ 2022

कौतुक पराचे



शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेत विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कुलगुरु, डॉ. डी. टी. शिंके प्रमाणपत्र प्रदान करताना



युवा महोत्सवात हिना बुडण्णावर (स्थळ चित्रणा प्रथम क्रमांक) आणि हर्ष जांभळे (पाश्चिमात्य एकल वादन तृतीय क्रमांक) यांना पारितोषिक प्रदान करताना कुलगुरु, डॉ. डी. टी. शिंके



युवा महोत्सवात हिना बुडण्णावर हिने साकारलेली पारितोषिक प्राप्त रांगोळी.



रा. ले. या. विभागात शिवाजी विद्यापीठांर्गत कोल्हापुर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे 'एकक महाविद्यालय' पुरुत्कार कुलगुरु, डॉ. डी. टी. शिंके प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम यांना प्रदान करताना सोबत डॉ. ए. जी. हटदारे(उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरुत्कार प्राप्त)



महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ऐश्वर्या नाईक, सुजय कदम, श्रद्धा चव्हाण यांनी एम.पी.एस.टी परीक्षेत यवधवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांची भूत्या भिरवणक काढुन त्यांचे कौतुक करताना सचिव, डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम व इतर



युवा महोत्सवात हर्ष जांभळे पाश्चिमात्य एकल वादन करताना



शिवराज २०२२

महाविद्यालय विकास समिती

(सन २०१७ पासून)

- | | | |
|-----|----------------------------|---------------------------------|
| १. | मा. प्रा. किसनराव कुराडे | - अध्यक्ष |
| २. | प्रा. अनिल व्ही. कुराडे | - व्यवस्थापन सचिव |
| ३. | प्रा. एन. बी. एकिले | - नामनिर्देशित विभागप्रमुख |
| ४. | प्रा. एस. जी. मुंज | - प्राध्यापक प्रतिनिधि |
| ५. | डॉ. एम. डी. चौगुले | - प्राध्यापक प्रतिनिधि |
| ६. | श्री. संतोष शहापूरकर | - अध्यापकेतर कर्मचारी प्रतिनिधि |
| ७. | श्री. बसवराज आजरी | - सामाजिक क्षेत्र प्रतिनिधि |
| ८. | अॅड. दिग्विजय कुराडे | - शैक्षणिक क्षेत्र प्रतिनिधि |
| ९. | श्री. ईश्वर नारायण देसाई | - उद्योग क्षेत्र प्रतिनिधि |
| १०. | डॉ. एम. पी. पाटील | - संशोधन क्षेत्र प्रतिनिधि |
| ११. | प्रा. के. जे. अदाटे | - IQAC समन्वयक |
| १२. | विद्यार्थी परिषद सभापती | - |
| १३. | प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम | - समिती सचिव |

क्रान्ति समिती

(सन २०१५-१६ पासून)

- | | | |
|----|---------------------------------|--------------------------|
| १. | मा. प्रा. किसनराव कुराडे | - अध्यक्ष |
| २. | मा. श्री. शंकरराव भीमा नंदनवाडे | - संस्था प्रतिनिधि |
| ३. | मा. प्रा. जे. वाय. बारदेस्कर | - संस्था प्रतिनिधि |
| ४. | मा. प्रा. ए. व्ही. कुराडे | - संस्था प्रतिनिधि |
| ५. | मा. प्रा. टी. व्ही. चौगुले | - प्राध्यापक सदस्य |
| ६. | मा. श्री. एस. आर. शहापूरकर | - प्रशासक सेवक प्रतिनिधि |
| ७. | मा. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम | - सचिव |



शिवराज २०२२

कंपाणीय...

रसिक बंधू भगिनींनो



'शिवराज २०२२' हे वार्षिक नियतकालिक आपल्या हाती देताना मला मनरवी आनंद होत आहे. संपूर्ण जगाला आपल्या इशान्यावर नाचविणाऱ्या कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झालेला आहे. संपूर्ण जगाचे मानवीजीवन पुन्हा वेग धरु लागले आहे. परंतु कोरोनाची भिती माणसाच्या मनातून पूर्णपणे गेली आहे. असे मात्र दिसत नाही. कोरोनाही मद्ये मद्ये डोके वर काढताना दिसतो आहे. असे असले तरी 'कोरोना बरोबरच आपण जगायला शिकले पाहिजे' ही धारणा लोकांमद्ये रुजायला लागली आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत होऊ लागले. शाळा, महाविद्यालये पुन्हा नव्याने फुलू लागली आहेत. महाविद्यालयांमद्ये पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा या चैतन्यमयी वातावरणात मी 'शिवराज २०२२' या वार्षिक नियतकालिकासाठी आपल्या महाविद्यालयातील नवकवी, कवयित्री, लेखक, लेखिकांना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर विविध विषयांवर कथा, कविता, ललितलेखन तसेच प्रवासवर्णन, चरित्रलेखन, नाट्यलेखन करण्याचे आवाहन केले असता, सुरुवातीला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु महाविद्यालयात जसजशी विद्याधर्यांची उपस्थिती अधिक वाढायला लागली. तसेच या नव लेखक, कवी कवयित्रीचा प्रतिसादही अधिक वाढला. त्यांच्याकडून समाजाला नव्या युगाची जाणीव करून देणारे, नवी दिशा देणारे, नवी जीवनमूल्ये रुजविणारे व



शिवराज २०२२

समाजभान निर्माण करणारे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील साहित्य माझ्याकडे आले. विद्यार्थ्यांच्या आधुनिक वैचारिक जाणिवेतून साकार झालेले, हे सर्व साहित्य वाचकांच्या मनामध्ये नवा विचार, नवी उर्जा व नव्या जाणिवा निर्माण करणारे आहे. यात तीळमात्र शंका नाही.

हा वार्षिक अंक परिपूर्ण करण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. किरनराव कुराडे, सचिव, डॉ. अनिलराव कुराडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम यांचे वेळोवेळी अनमोल असे मार्गदर्शन लाभले. तसेच संपादक मंडळातील प्रा. दत्तराव जाधव, डॉ. संतोष माने, ग्रंथपाल प्रा. एस. आर. कुराडे या साहाय्यक संपादकांनी चांगले सहकार्य केल्यामुळे आणि सररक्ती ऑफसेटचे मालक श्री. अतुल कोलते यांनी अंक जुळणी वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले. यामुळे मी हा अंक रसिक वाचकांसमोर वेळेत मांडू शकलो. या सवाची मी मनःपूर्वक आभार मानतो.

प्रा. अशोक मोरमारे

संपादक



शिवराज २०२२

प्राचायर्चि मनोभेत... 🎉



चालू शैक्षणिक वर्षमध्ये महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविणाऱ्या घटनांचा व प्रगतीचा परामर्श घेताना मला मनरव्वी आनंद होत आहे. आमच्या संरथेचे अद्यक्ष मा. प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे आणि संरथेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मी सप्टेंबर २०२० मध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू झालो. महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास कसा होईल, या ढृष्टिकोणातून कार्य करू लागलो. गडहिंगलज, आजरा, चंदगड, भुदरगड, कागल आणि कर्नाटक राज्याच्या सीमाभागात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या व सेवाभावी वृत्ती जोपासणाऱ्या आमच्या महाविद्यालयाने प्राध्यापक, प्रशासकीय सेवकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सतत प्रयत्न केला आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आमचे महाविद्यालय या उपविभागातील इ. ११ वी ते पी. जी. पर्यंत अद्यावत शिक्षण देणारे विद्या संकुल असून या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आधारस्तंभ म्हणून कार्य करत आहे.

या वर्षी आमच्या महाविद्यालयातील विविध विद्याशाखांमधील एकूण ३७ विद्यार्थी विद्यार्थीनिनी शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केली. तसेच आमचे महाविद्यालय ने शिवाजी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागात 'निमशहरी गटात' प्रथम क्रमांक पटकविला आहे. महाविद्यालयाने सलग चार वर्षे हा बहुमान पटकाविला आहे. याबद्दल मी आपल्या महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील सर्व प्रशंद्यापकांचे अभिनंदन करतो.

ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन आमच्या



महाविद्यालयाने बी. एस्री. अॅनिमेशन, बी. एस्री. फूड सायन्स, बी. एस्री. संख्याशास्त्र आणि बी. कॉम. आय. टी. हे कोर्स या वर्षी नव्याने सुरु केले आहेत. याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. याची मला खात्री आहे.

आमच्या महाविद्यालयातील क्रीडा विभाग सतत विद्यापीठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा गाजवत असतो. यावर्षीही आमच्या क्रीडा विभागातील विविध खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून आमच्या महाविद्यालयाचा नाव लौकिक वाढविला आहे. यात आमच्या महाविद्यालयाचा खेळाडू प्रथम कुमार शिंदे याने आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला. तर ओंकार वाणी या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पावर लिफिंग स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावले.

आमच्या महाविद्यालयाचे एन.सी.सी. व एन. एस. एस. विभाग सतत समाजपयोगी काम करत असतात. रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, एडस् जनजागृती रऱ्ली, पर्यावरण बचाव रऱ्ली, कोरोना लर्सीकरण, शिबीर, कोरोना जनजागृती कार्यशाळा असे विविध उपक्रम या विभागाच्या वतीने वर्षभर राबविण्यात आले. यातून सामाजिक व भौगोलिक वातावरण सुधारण्यास नक्कीच मदत झाली आहे.

या वर्षी एन. एस. एस. विभागाच्यावतीने मैजे कोलगे या दत्तक खेळ्यात आठ दिवसीय निवारी शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून या दत्तक खेळ्यातील लोकांना श्रमदानाचे व स्वच्छतेचे महत्त्व, श्रमदान व प्रबोधनात्मक व्याख्यानांमधून पटवून देण्याचा प्रयत्न केला. या बरोबरच अन्य विविध सामाजिक उपक्रम या शिबिरात राबविण्यात आले. यासाठी संरथेचे उपाध्यक्ष अँड दिग्विजय कुराडे यांचे नेहमीच प्रोत्साहन व सहकार्य लाभत असते.

दरवर्षीप्रमाणे आमचे संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय यशरक्ती घोडदौड करीत आहे. यावर्षी आमच्या कनिष्ठ विभागाचा १००% टक्के निकाला लागला आहे. प्रा. तानाजी चौगुले हा कनिष्ठ विभाग कुशलतेने सांभाळत आहेत.

या वर्षी आमच्या महाविद्यालयातील डॉ. बी. डी. अजळकर, डॉ. नंदकुमार कोलहापुरे, डॉ. संजय सावंत यांची प्राध्यापकपदी निवड झाली. डॉ. महेश चौगुले यांची गुणवंत शिक्षक तर श्री. मोहन शिंदे यांची 'गुणवंत कर्मचारी' म्हणून निवड झाली. या सवाची मी अभिनंदन करतो.



माझे सहकारी प्राध्यापक व प्रासकीय कर्मचारी यांनी विविध कार्यशाळा व चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या विविध समित्यांमार्फत वर्षभर विविध विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली. अग्रणी महाविद्यालय योगने अंतर्गत 'शेअर मार्केटिंग', 'अनिमेशन : रोजगारासाठी उत्तम पद्याय' आणि 'संशोधन पद्दती' या तीन विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अधिकाधिक आवड निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये चौफेर ज्ञानवृद्धी व्हावी या उदात्त हेतूने आमच्या ग्रंथालय विभातील ग्रंथपाल प्रा. संदीप कुराडे व त्यांचा स्टाफ काम करतो आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून विविध ग्रंथ, ई-जर्नल्स, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या ज्ञानात अधिक भर पडत आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून आपले करिअर घडवावे या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन व्हावे यासाठी या वर्षपासून महाविद्यालयात 'कै. एस. डी. पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र' सुरु करण्यात आले आहे. त्याचा बहुसंख्य विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

थोडक्यात शिवराज विद्या संकुल या उपविभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तसेच कला व क्रीडा विभागात सक्षम करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.

प्रा. डॉ. एस. एम. कदम
प्राचार्य



शिवराज कला, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद

■ भौतिकशास्त्र विभाग

- प्रा. डॉ. एस. एम. कदम (एम. एस्सी., पीएच.डी.) विभाग प्रमुख
 डॉ. व्ही. एस. सावंत (एम. एस्सी., बी.एड., एम.फिल., पी.एच.डी.)
 प्रा. आर. आर. कुंभार (एम. एस्सी., सेट)
 प्रा. पी. टी. टाकळे (एम. एस्सी., सेट, बी.एड.)
 प्रा. जी. एस. पाटील (एम. एस्सी., सेट)
 प्रा. कु. आर. टी. राजाराम (एम. एस्सी.)
 प्रा. कु. टी. पी. शिंदे (एम. एस्सी.)

■ मराठी विभाग

- प्रा. डॉ. एम. व्ही. राजे (एम. ए., पीएच.डी.नेट) विभाग प्रमुख
 प्रा. डॉ. ए. बी. कुंभार (एम. ए., पीएच.डी.नेट)
 प्रा. ए. के. मोरमारे (एम. ए., नेट)
 प्रा. डॉ. एस. एस. पाटील (एम.ए., पीएच.डी.)

■ इंग्रजी विभाग

- प्रा. डी. यू. जाधव (एम. ए., नेट) विभाग प्रमुख
 प्रा. डॉ. एस. बी. परीट (एम.ए., एम.फिल., पीएच.डी., सेट)
 प्रा. पी. ए. पाटील (एम. ए., सेट)
 प्रा. पी. एस. होनगेकर (एम. ए.बी.एड., एम.एड., पी.जी.सी.टी.ई.)
 प्रा. सौ. बी. ए. कुराडे (एम.ए.)

■ हिंदी विभाग

- प्रा. एन. बी. एकिले (एम. ए., एम.फिल. नेट) विभाग प्रमुख
 प्रा. डॉ. एस. बी. माने (एम. ए., पीएच.डी.)

■ मानसशास्त्र विभाग

- प्रा. डॉ. आर. व्ही. गुंडे (एम. ए., एम.फिल., पीएच.डी.) विभाग प्रमुख

■ समाजशास्त्र विभाग

- डॉ. ए. व्ही. कुराडे (एम. ए.) विभाग प्रमुख
 प्रा. डॉ. एस. डी. सावंत (एम. ए., एम. फिल., पीएच.डी., नेट)
 डॉ. आर. पी. हेंडगे (एम. ए., एम. फिल., नेट)

■ राज्यशास्त्र विभाग

- प्रा. डॉ.एन. आर. कोल्हापूरे (एम. ए., एम. फिल., सेट) विभाग प्रमुख
 डॉ. ए. जी. हारदारे (एम. ए., एम. फिल., पीएच.डी., नेट)

■ अर्थशास्त्र विभाग

- डॉ. जी. जी. गायकवाड (एम. ए., बी.लिब., पीएच.डी., नेट) विभाग प्रमुख
 प्रा. एस. जी. मुंज (एम.ए.)
 कु. डॉ. व्ही. के. हेरेकर (एम.ए., पीएच.डी.)
 डॉ. बी. एम. जाधव (एम.ए., पीएच.डी., नेट)

■ रसायनशास्त्र विभाग

- प्रा. डॉ. ए. एम. हसुरे (एम. एस्सी., पीएच.डी.)
 प्रा. डॉ. बी. डी. अजळकर (एम.एस्सी., पीएच.डी.)
 प्रा. डॉ. एस. डी. पाटील (एम.एस्सी., पीएच.डी.) जाने. २०२२ खर्च
 डॉ. पी. आर. डोंगरे (एम.एस्सी., पीएच.डी.)
 प्रा. एस. ए. समडोळे (एम.एस्सी., बी.एड.)
 प्रा. एन. आर. भोसले (एम. एस्सी., सेट)
 प्रा. ए. पी. तेलवेकर (एम. एस्सी., बी.एड.)
 डॉ. एस. के. पाटील (एम. एस्सी., पीएच.डी.)
 प्रा. पी. एस. गुरव (एम. एस्सी., नेट नेट)
 प्रा. ए. जी. नाईकवाडे/ताशिलदार (एम. एस्सी., पीएच.डी.)
 प्रा. जी. आर. पाटील (एम. एस्सी.)
 प्रा. व्ही. ए. कुराडे (एम. एस्सी.)
 प्रा. आर. ए. हासुरे (एम. एस्सी.)
 प्रा. सौ. एस. ए. पाटील (एम. एस्सी., बी.एड., सेट)
 प्रा. आर. एस. सूर्यवंशी (एम. एस्सी.)

■ वनस्पतीशास्त्र विभाग

- प्रा. जे. व्ही. सरतापे (एम. एस्सी.) विभाग प्रमुख
 प्रा. एस. एस. पाटील (एम. एस्सी., नेट)

■ संरच्याशास्त्र विभाग

- प्रा. सौ. एम. आर. दंडगे (एम.एस्सी.)
 प्रा. कु. पी. एन. कुराडे (एम.एस्सी.)
 प्रा. कु. एस. एस. गावडे (एम.एस्सी.)
 प्रा. कु. एन. के. लोंडे (एम.एस्सी. सेट)



शिवराज २०२२

■ गणित विभाग

प्रा. एस. एस. कांबळे (एम. एस्सी.)

■ प्राणीशास्त्र विभाग

प्रा. के. जे. अदाटे (एम. एस्सी.) विभाग प्रमुख

प्रा. डॉ. कु. व्ही. एम. देशमुख(एम.एस्सी.पी.एच.डी.)

■ पर्यावरण शास्त्र

प्रा. सौ. एस. पी. गाडवी (एम. एस्सी.. बी.एड.)

प्रा. सौ. एस. एम. देसाई (एम. एस्सी.)

■ शारीरिक शिक्षण

प्रा. आर. डी. मगदूम (बी. कॉम., एम.पी.एड.) विभाग प्रमुख

■ बी.एस्सी. कॉम्प्युटर

प्रा. पी. टी. गोयल (एम.एस्सी., कॉम्प्युटर सेट) विभाग प्रमुख

प्रा. सौ. डी. एस. खांडेकर (एम.एस्सी., कॉम्प्युटर)

■ वाणिज्य विभाग

प्रा. डी. पी. खेडकर (एम.कॉम., बी.एड.,सेट)

प्रा. डॉ. एम. डी. चौगुले (एम.कॉम., बी.एड., एम.फील.,पीएच.डी.)

■ ग्रन्थालय विभाग

प्रा. एस. आर. कुराडे (बी.एस्सी., एम. लीब., सेट) ग्रन्थालय

पदव्युत्तर विभाग - प्राध्यापक वृंद

प्रा. एस. जी. मुंज

■ अर्थशास्त्र विभाग

प्रा. एस. जी. मुंज : शिवराज महाविद्यालय, गड. प्रमुख पदव्युत्तर विभाग

डॉ. जी. जी. गायकवाड (विभाग प्रमुख) : शिवराज महाविद्यालय, गड. अर्थशास्त्र विभाग प्रमुख

डॉ. डी. जी. चिघळीकर : ऑर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालय,गड.

डॉ. एस. एस. सावंत: र.भा.माडखोलकर महाविद्यालय, चंदगड

प्रा.डॉ.पी. वाय. निंबाळकर :यशवंतराव चव्हाण कॉलेज,हलकर्णी

प्रा. के. एस. पोवार :सदाशिवराव मंडलिक कॉलेज,मुरगूड

प्रा. डॉ. के. आर. तणंगे :ऑर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान डॉ. के. पी. वाघमारे: कला महाविद्यालय, कोवाड.

■ मराठी विभाग

प्रा. डॉ. एम. व्ही. राजे : शिवराज महाविद्यालय, गड.

प्रा. डॉ. ए. बी. कुंभार : शिवराज महाविद्यालय, गड.

प्रा. ए. के. मोरमारे : शिवराज महाविद्यालय, गड.

प्रा. डॉ. ए. पी. गवळी : यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी

प्राचार्य डॉ. बी. व्ही. चौगुले : आर्ट्स ,कॉमर्स कॉलेज, गड.

प्रा. बी. जे. शिंदे: आर्ट्स , कॉमर्स कॉलेज, गड.

प्रा. डॉ. ए. एस. बल्लाळ: आजरा महाविद्यालय, आजरा

■ हिंदी विभाग

प्रा. एन. बी. एकिले विभाग प्रमुख :शिवराज महाविद्यालय, गड.

डॉ. एस. बी. माने: शिवराज महाविद्यालय, गड.

डॉ. के. आर. पाटील :प्राचार्य, आर्ट्स , कॉमर्स कॉलेज,नेसरी

प्रा. यू. एस. पाटील : यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी

प्रा. एन. खरुजकर :यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी

प्रा. डॉ. एस. बी. घरपणकर : राजा शिवछत्रपती

महाविद्यालय, महागाव

प्रा. एन. डी. केसरकर : आर्ट्स , कॉमर्स कॉलेज, नेसरी

डॉ. एस. एन. कांबळे: आर्ट्स , कॉमर्स कॉलेज, नेसरी

डॉ. सौ. एस. एस. पाटील: आर्ट्स , कॉमर्स कॉलेज, गड.

■ इंग्रजी विभाग

प्रा. डी. यू. जाधव विभाग प्रमुख: शिवराज

महाविद्यालय,गड.

डॉ. एस. बी. परीट: शिवराज महाविद्यालय, गड.

प्रा. पी. एस. होनगेकर: शिवराज महाविद्यालय, गड.



शिवराज २०२२

■ वाणिज्य विभाग

प्रा. डी. पी. खेडकर : शिवराज महाविद्यालय, गड.
डॉ. एम. डी. चौगुले : शिवराज महाविद्यालय, गड.
डॉ. एन. बी. जाधव : प्राचार्य, राजा शिवचत्रपती महाविद्यालय, महागांव
प्रा. व्ही. एस. वांद्रे : दत्ताजीराव ऑर्ट्स्, कॉर्मस, सायन्य कॉलेज, इचलकरंजी
डॉ. टी. के. जाधव : प्राचार्य एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुदवाड
डॉ. एम. ए. कोळी: सदाशिवराव मंडलिक कॉलेज, मुरगूड
डॉ. एम. एम. बागवान: देवचंद कॉलेज, अर्जुननगर
प्रा. डॉ. एस. आर. पोवार: कर्मवीर हिरे महाविद्याल, गासगोटी
प्राचार्य, डॉ. पी. बी. पाटील : कर्मवीर हिरे महाविद्यालय, गासगोटी
डॉ. एस. आर. चौगुले: भोगावती महाविद्यालय, कुरुकली
डॉ. एम. ए. कांबळे : भोगावती महाविद्यालय, कुरुकली

प्रा. डॉ. अशोक शिंदे :

■ समाजशास्त्र विभाग

डॉ. ए. व्ही. कुराडे विभाग प्रमुख, शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. डॉ. एस. डी. सावंत, शिवराज महाविद्यालय, गड.
डॉ. आर. पी. हेंडग, शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. डॉ. के. एस. काळे, कला महाविद्यालय, कोवाड
डॉ. पी. ए. घोगडे, यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी
प्रा. डॉ. ए. व्ही. पौडमल: यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर
प्रा. डॉ. यू. बी. पाटील : महावीर कॉलेज, कोल्हापूर
प्रा. एस. एस. देसाई: बापूजी साळोखे कॉलेज, कराड
डॉ. जे. के. ससाणे: पी. के. कॉलेज, नेसरी

■ एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स

विभाग

प्रा. सी. एस. निकम विभाग प्रमुख: शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. पी. टी. गोयल: शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. एस. एस. स्वामी : शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. रोहन हत्ती : शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. ए. बी. काशीद : शिवराज महाविद्यालय, गड.
प्रा. व्ही. पी. कल्सगोडा : शिवराज महाविद्यालय, गड.





संभाजीयव माने साहित्य, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वृंद (अनुदानित विभाग)

■ इंग्रजी विभाग

- प्रा. सौ. बी. ए. कुराडे (एम. ए., बी.एड.)
प्रा. सौ. पी. बी. जाधव (एम. ए., बी.एड.)
प्रा. जे. बी. कांबळे (एम. ए., बी.एड.)

■ वाणिज्य विभाग

- प्रा. सौ. ए. व्ही. पाटील (एम.कॉम., बी.एड.)
प्रा. सौ. एस. एन. जांगनुरे (एम.कॉम.)

■ रसायनशास्त्र विभाग

- प्रा. सौ. एस. ए. पाटील (एम. एस्सी., बी.एड.)
प्रा. सौ. एस. एल. कांबळे (एम. एस्सी., बी.एड.)
प्रा. एस. एम. पाटील (एम. एस्सी., बी.एड.)

■ पदार्थ विज्ञान विभाग

- प्रा. ए. बी. कोकणे (एम. एस्सी., बी. एड.)
प्रा. आर. टी. पाटील (एम. एस्सी., बी. एड.)
प्रा. ए. एस. साखरे (एम. एस्सी., बी. एड.)
प्रा. एस. आर. भादवणकर (एम. एस्सी., बी. एड.)

■ मराठी विभाग

- प्रा. टी. व्ही. चौगुले (एम. ए., बी.एड.)
प्रा. सौ. जी. आय. देसाई (एम. ए., बी.एड.)

■ जीवशास्त्र विभाग

- प्रा. व्ही. वाय. पाटील (एम. एस्सी., बी.एड.)
प्रा. जे. बी. दोरुगाडे (एम. एस्सी., बी.एड.)
प्रा. एस. एम. देसाई (एम. एस्सी., बी.एड.)
प्रा. सौ. डी. आर. बेलेकर (एम. एस्सी., बी.एड.)

■ हिंदी विभाग

- प्रा. सौ. एल. एम. डिसोङ्गा (एम. ए., बी.एड.)

■ समाजशास्त्र विभाग

- प्रा. एस. पी. पाटील (एम. ए., बी.एड.)

■ अर्थशास्त्र विभाग

- प्रा. टी. डी. भांटुगरे (एम. ए., बी.एड.)
प्रा. एस. ए. कांबळे (एम. ए., बी.एड.)

■ शारीरिक शिक्षण विभाग

- प्रा. जे. एम. पाटील (ए. ए., एम.पी.एड.)

■ शायशास्त्र विभाग

■ आय. टी. विभाग

- प्रा. एस. पी. कुराडे (एम.एस्सी. कॉम्प्यू.)
प्रा. सौ. आर. ए. सावरतकर (बी.ई. कॉम्प्यू.)

■ मानसशास्त्र विभाग

- प्रा. एम. एस. घस्ती (एम. ए., बी.एड.)

■ पर्यावरणशास्त्र विभाग

- प्रा. सौ. एस. पी. गाडवी (एम. एस्सी., बी.एड.)



शिवराज २०२२

महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी वृंद

कार्यालय :

■ प्रबंधक

श्री. एस. आर. शहापूरकर (एम. ए., एम.बी.ए.)

■ कनिष्ठ लघुलेखक

श्री. के. टी. कुंभार (एम. कॉम.)

■ कनिष्ठ लेखनिक

श्री. पी. डी. पाटील (बी. कॉम.)

श्री. ए. एम. पोवार (बी. कॉम., एम. लिब.)

श्री. एन. एस. काबळे (बी. ए., एम. लिब.)

श्री. एन. झेड. दळवी (बी. कॉम.)

श्री. बी. बी. जाधव (बी.ए.)

श्री. पी. डी. सोरप (बी. ए.)

■ साहार्यक ग्रंथपाल

श्री. आर. ए. जाधव (एम. ए., एम. लिब., एफ.फील.)

■ ग्रंथालय लेखनिक

श्री. बी. एल. कोरवी (बी. ए.)

■ ग्रंथालय परिचर

श्री. व्ही. आर. टेंबरे

श्री. पी. बी. नडगेरी

श्री. ए. एल. कलकुटकी (एम. ए.)

श्री. ए. एस. सावंत

श्री. एन. बी. असोदे

श्री. एम. बी. शिंदे

■ प्रयोगशाळा परिचर

श्री. एस. बी. खोत (बी. कॉम.)

श्री. टी. आर. देवडकर

श्री. व्ही. व्ही. कोंडुसकर

श्री. टी. बी. कांबळे

श्री. आर. के. वडर

श्री. एस. एम. मोरबाळे

श्री. के. आर. कांबळे

श्री. एस. एम. कांबळे

श्री. व्ही. बी. पाटील

श्री. डी. जी. हुंदळेकर (बी. कॉम.)

श्री. एस. एन. पाटील (एम.ए., एम.बी.ए.)

श्री. एस. डी. कुरळे

श्री. एम. के. गोदुरे

श्री. यू. डी. राऊत

श्री. व्ही. ए. सुतार

श्री. एन. टी. पाटील

श्री. एस. ए. शिरहळी

■ शिपाई

श्री. ए. एच. नाईक

श्री. व्ही. एस. गुरव

श्री. के. एम. सूर्यवंशी

श्री. एस. जी. हिले

प्रयोगशाळा :

■ प्रयोगशाळा साहार्यक

श्री. एस. व्ही. शिंदे (बी.एस.सी., बी.लीब.सायन्स)

श्री. पी. एस. पाटील (बी.बी.ए.)

श्री. सी. आय. बाबर (एम.ए.)



विना अनुदान विभाग प्राध्यापक वृंद

■ बी. बी. ए. विभाग

प्रा. आर. डी. कमते
(एम.बी.ए., एम.फील) हेड, बीबीए डिपार्टमेंट
प्रा. प्रा. ए. यू. पटेल (एम.ए., एम.फील)
प्रा. यु. एस. पाटील (एम.सी.ए.)
प्रा. सौ. वाय. वही. सोनटकरे
(एम.पी.एम., एम.कॉम, डी.एल.एल.)
प्रा. एस. बी. शिंदे (बी.ए., एल.एल.बी.)
प्रा. पी. एन. कुराडे (एम.एस्सी. स्टॅट)
प्रा. सौ. पी. पी. टिनेकर (एम.बी.ए.)

■ बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (इन्टायर) (बी.सी.एस.) विभाग

प्रा. पी. टी. गोयल (एम.सी.ए. नेट,) हेड कॉम्प्युटर डिपार्टमेंट
प्रा. एन. जी. चव्हाण (एम.एस्सी. इले.)
प्रा. आर. के. पाटील (एम.एस्सी. कॉम्प्यु.)
प्रा. यु. बी. पाटील (बी.ई. कॉम्प्यु.)
प्रा. वाय. बी. पाटील (एम.सी.ए.)
प्रा. यू. पी. कानडे (एम.सी.ए.)
प्रा. एस. के. पाटील (बी.ई. कॉम्प्यु.)
प्रा. वही. पी. कळसगोंडा (एम.एस्सी. कॉम्प्यु.)
प्रा. एम. आर. दंडगे (एम.एस्सी.स्टॅट)
प्रा. कु. डी. पी. यमगेकर (एमटेक.इले.)
प्रा. एस. एस. कांबळे (एम.एस्सी.मॅथ्स.सेट)
प्रा. पी. एस. होनगेकर (एम.ए. इंग्रजी)

■ बी. एस्सी. कॉम्प्युटर विभाग

प्रा. पी. टी. गोयल (एम.सी.ए. नेट,)
प्रा. आर. बी. खोत (एम.एस्सी.कॉम्प्यु.)
प्रा. डी. एस. खांडेकर (एम.एस्सी.कॉम्प्यु.सेट)

प्रा. आर. के. पाटील (एम.एस्सी. कॉम्प्यु.)

प्रा. एस. पी. कुपेकर (एम.सी.ए.)
प्रा. पी. एम. यादव (एम.एस्सी. कॉम्प्यु.)
प्रा. कु. पी. एल. यमगेकर (बी.ई.)
प्रा. कु. डी. एस. महाजन

■ बी. सी. ए. विभाग

प्रा. के. एस. देसाई (एम.बी.ए., जी.डी.सी.अँड
ए., एम.फील.नेट) हेड, बीसीए डिपार्टमेंट
प्रा. बी. एस. पठाण (एम.ए., एम.एस्सी.कॉम्प्यु., बी.एड. डी.सी.पी.)
प्रा. कु. पी. बी. पटेकरी (एम.सी.ए.)
प्रा. कु. जे. आर. तोगलेकर (बी.ई.सी.एस.ई.)
प्रा. एस. एस. गावडे (एम.एस्सी.स्टॅट)
प्रा. पी. पी. आजरी (एम.सी.ए.)

■ बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी विभाग

प्रा. सौ. एस. आर. मिसाळ (एम.एस्सी.,
बी.एड.)

■ पर्यावरणशास्त्र

प्रा. एस. एम. देसाई (एम.एस्सी.इनव्हॉरमेंट)

■ वाणिज्य विभाग

प्रा. कु. डी. बी. वाटंगी (एम.कॉम., बी.एड.)
प्रा. एन. एम. बोजगर (एम.बी.ए.)
प्रा. टी. एस. पाटील (एम. कॉम., एम.बी.ए.)



विना अनुदान विभाग

■ कर्मचारी वृंद ■

- सौ. एस. बी. निकम (एम.कॉम.) ज्यु.क्लार्क
सौ. एस. बी. आजरी (बी.कॉम.) ज्यु.क्लार्क
श्री. व्ही. एम. घेज्जी (बी.ए.) ज्यु.क्लार्क
श्री. वाय. एस. शेंडे (एम.ए.) ज्यु.क्लार्क
श्री. एस. एस. चौगुले ज्यु.क्लार्क
श्री. आर. एन. पाटील ज्यु.क्लार्क
श्री. जे. जे. पाटील (एम.ए.) ज्यु.क्लार्क
श्री. बी. जी. चौगुले (एच.एस.सी.) लॅब. अँटेंड.
श्री. आर. एन. कांबळे लॅब. अँटेंड.(हार्ड.टेक.)
श्री. ए. जी. भाटले (एम.ए.) लॅब.अँटेंडेंट
श्री. डी. के. पताडे (एच.एस.सी.) लॅब.अँटेंडंट
श्री. एम. डी. पाटणे लॅब.अँटेंडेंट
श्री. जी. डी. निढोरी (बी.ए.) झेरॉक्स ऑपरेटर
सौ. पी. ए. पाटील (एम. ए.) ज्युनि. क्लार्क
श्री. ए. डी. पेडणेकर (बी.एस्सी.) लॅब.अँटेंडंट
श्री. एम. एस. सावरतकर ज्युनि. क्लार्क
श्री. जे. एस. देसाई (हार्ड. टेक)
श्री. एस. टी. हजारे (एच.एस.सी.) शिपाई
श्री. एम. बी. रेडेकर (एच.एस.सी.) शिपाई
श्री. एम. बी. यादव (एच.एस.सी.) शिपाई

कर्मवीर वि. रा. शिंदे शिक्षण संस्था (प्रशासकीय कर्मचारी वृंद)

■ प्रशासकीय प्रमुख : श्री. व्ही. एल. शिंदे (एम.बी.ए.) ,



शिवराज २०२२

मराठी विभाग



“मित्रा, तू मुलांना इंग्रजी जरुर शिकव,
शिकवायला हवं, पण त्यांचा मराठीशी,
मायभाषेशी असलेला संबंध तोडू नकोस.
तो सुरक्षित ठेव.”

- वि. वा. श्रीवाडकर

विभागीय संपादक
डॉ. ए. बी. कुंभार



शिवराज २०२२

अनुक्रमणिका

-----* गद्य विभाग *-----


- ◆ कोविड-१९ महामारीने काय शिकवले ?
- ◆ जगणे झाले महाग
- ◆ जड झालेले आई-बाप
- ◆ कोरोना आणि शिक्षण
- ◆ आपले सणकु. रुपाली
- ◆ एम. सी. वर बोलू काही
- ◆ कारोना माणसातला
- ◆ कोविड आणि युवा
- ◆ शब्द माझे सोबती
- कु. ऋतुजा रविंद्र सुतार
- कु. समृद्धी विठ्ठल खोत
- कु. रोहिणी आनंदा गुरव
- कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत
- रविंद्र मोहिते
- सौरभ जनार्दन पाटील
- कु. अंकिता रमेश सुतार
- कु. विक्रम श्रीकांत लोहार
- कु. समृद्धी विठ्ठल खोत

-----* पद्य विभाग *-----

- ◆ प्रिय गुरु...
- ◆ रस्ती
- ◆ शिक्षक
- ◆ रणरागिणी सावित्रीबाई
- ◆ तिरंगा...
- ◆ निरोप
- ◆ आई...
- ◆ प्रेम कॉलेजमधल...
- ◆ बाप...
- ◆ आहे ती मैत्रीण माझी...
- ◆ 'सत्ताकारण '
- ◆ 'चित्रकार'
- ◆ पुस्तकवेडे...
- ◆ देवतुल्य बाबा माझे..
- ◆ मैत्रीच नातं
- कु. समृद्धी विठ्ठल खोत
- कु. रेशमा धोंडिबा दळवी
- कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत
- कु. गायत्री जनार्दन मर्स्कर
- कु. सृष्टी बाबासाहेब मोकाशी
- कु. विवेक आनंदा बिर्जे
- कु. सोहेल हसन मुल्लाणी
- कु. रोहीत शरद पाटील
- कु. अस्मिता मोहित
- कु. सुभाष तानाजी लोहार
- कु. तेजस्विनी अनिल पाटील
- कु. रविकांत चाळू घस्ती
- कु. सादीया रसुल नदाफ
- कु. रविकांत चाळू घस्ती
- कु. समृद्धी विठ्ठल खोत



शिवराज २०२२



कोविड-१९ महामारीने काय शिकवले ?

कु. ऋतुजा रविंद्र सुतार
B.Com.-II

‘कोरोना’ व्हायरस रोग २०१९

(कोविड १९) हा एक अतिसंसर्गजन्य रोग आहे. जो डिसेंबर २०१९ मध्ये, चिनच्या हुबई प्रांताची राजधानी बुहान मध्ये या विषाणूची पहिली ओळख झाली. तिथेच हा विषाणू तयार करण्यात आला. त्यानंतर जागतिक स्तरावर या विषाणूचा प्रसार झाला.

सर्व जगात हाहाकार माजलेला असताना, लाखो लोकांचे बळी घेऊन त्यांचे जीवन उधवस्त करणाऱ्या व प्रचंड वेगाने निर्सगाचा न्हास करून पुढे जाणाऱ्या माणसाला अचानक थांबवण्याचं काम या उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या, भयानक असणाऱ्या कोरोना नावाच्या व्हायरसने केले. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात

सापडले आहे. अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाऊन सुरु आहे. आपत्तीजन्य एखादी परस्थिती आपल्याला खूप काही शिकवते असं म्हणतात. आणि तेच कोरोनाच्या संकटाने केलंय कोरोनाने अनेक लोकांचे जीव घेतले, त्यांना वेठीस धरलं खरं, पर कोरोनाने काही चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. सर्वांची जगण्याची पद्धतच कोरोनाने बदलून टाकली आहे. अनेक लोकांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे काम या महामारीने केले आहे.

भौतिक सुखात अडकलेल्यांना
आयुष्याकडे पाहायला शिकवले,
शहरात राहणाऱ्यांना....
मातीशी आपलं नातं काय ?
हे जपायला शिकवलं...



रोज रोज धावतांना पोटासाठी,
जीवाला दम लागायचा
माणूस तरी कुठे माणसाशी
माणूसकीने वागायचा,
बाहेर धावणाऱ्या चित्ताला
तू आता बघायला शिकवलं
कोरोना तू माणसाला
जगायला शिकवलं....

माणूस सतत आपल्या प्रगतीसाठी पैसे मिळविण्याच्या, धनदौलतीच्या हव्यासापेटी तो आपल्या नैसर्गिक आनंदाला, लाथाडतो, धुडकावतो आणि माझां आयुष्य किती सुखकारक आहे? ह्या भ्रमात तो राहतो. मात्र खन्या जीवनाचा आनंद काय? कशात असतो? हे कोरोनाने आपल्याला शिकविलं. शहरातील लोक इतके कामामध्ये व्यस्त झाले होतो की, त्यांच्या कामाला त्यांनी आपलं आयुष्य बनवले होतं. गावातून कामाच्या आशेने, पैसे मिळविण्यासाठी गेलेल्या तरुणांनी आपलं काम हेच सर्वस्व आहे. शहरातील जीवन हे गावातील जगण्यापेक्षा खूप सुंदर आहे. अशा विचारसरणीच्या पिढीला गावातील मातीचं मूल्य काय आहे, हे कोरोनाने बघायला शिकवलं.

माणसांने माणसासारखे जगलं पाहिजे अन्यथा त्यांचा विनाश अटळ आहे. असा संदेश कोरोनाने मानवजातीला दिला. आपल्या व्यस्त जीवनामुळे आपल्या कुटुंबातील माणसांमुळे माणसामाणसातील नात्याची नाळ कुठंतरी तुटून जाते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र लॉकडाऊन या संकल्पनेमुळे महिने-महिने एका खोलीत रहायला लावले व याच मुळे आपल कुटुंबापासून दूर होणारे नाते पुन्हा एकत्र आले. नात्यांची किमत काय असते, हे प्रत्येकाला कळले. याचा उलट बाजूने विचार करता हे समजते, की ज्याच्या घरात दरदरोज राबल्याशिवाय रात्री चूल पेटत नव्हती. अशांच्या आयुष्याची आभाळ झाली. मात्र लोकांच्या गरजा

भागविण्यासाठी शासनाने धान्य वाटपाची संकल्पना चालू केल्यामुळे अनेक लोकांना दोन वेळेचे अन्न मिळू लागले. समाजातूनही काही दानशूर लोकांकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले. यातूनच माणसातील हरवत चाललेला माणूसकी धर्म जागृत होत गेला. खन्या अर्थाने माणसाला माणूसकी म्हणजे काय? याचा नेमका अर्थ कोरोनाने आपल्याला शिकवला.

कुठल्याही आजाराला हलक्याने घेऊ नयेत. जोपर्यंत तो दुसऱ्याच्या घरी आहे, तोपर्यंत त्याची तीव्रता जाणवत नाही. असे काही आपण मोठ्या दिमाखात राहतो आणि फसगत होते. माणसाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी समाजातील काही चालीरीती पाळल्या पाहिजेत. गवर्ने अहंकाराने त्यांना बाजूला करून आपण किती शहाणे ह्या भ्रमातून बाहेर आलं पाहिजेत. सध्या मात्र हा मस्करीचा विषय वाटतो, पण तो गंभीरपणे घेतला पाहिजे कितीही जवळची व्यक्ती असली तरी हस्तांदोलन आता विसरून आपली जुनी 'नमस्कार' ही परंपरा पुन्हा रुजवायला पाहिजे. अनेक लोक आपल्या पैशाच्या घर्मेंडीत राहतात. त्यांच्यापेक्षा कमी श्रीमंत लोक त्यांना शुल्लक वाटतात, तर गरीब लोकाना त्यांच्या पायाची ते धुळ समजतात. मात्र अशा लोकांना कोरोनाने अनेक प्रश्न पाडले...

कुठ आहे आता तुमची संपत्ती?

कुठ आहे तो आयुष्यभर कमावलेला पैसा?

कुठं आहे ती नाती?

मरण इतक बेवारसं आणि पोरक असेल तर..

जगताना इतका माज कशासाठी?

प्रत्येकाचं जगाण, मरणं सारखं असतं. श्रीमंत किंवा गरीब माणूस मरणासोबत धन, दौलत घेऊन जात नाही. गरीबीही आयुष्यात काहीच मिळाले नाही म्हणून काही आशा मागे सोडून जातो या दोघांच्या जाण्यानं त्यांचे नाते-वाईक मित्रमंडळी काही दिवस शोक करतील आणि काही दिवसांनी



पुन्हा आपल्या कामाला लागतील. कोरोनाने आपल्याला हेच शिकविले, की आयुष्यात जगण्या मरण्याच्या वाटेवर कुणी श्रीमंत, गरीब नसतात. प्रत्येक माणस सारखाचं असतो. काश पद्धतीने आपण जगत असतो याची जाणीव करून प्रत्येकाची जगण्याची पद्धत बदलण्याचे काम ह्या कोरोनासारख्या विषाणू ने केले आहे.

जगणं मरणं कठीण होत असतानाही,
धैर्यनि, सामर्थ्यनि जगायला शिकवलं
कोरोनाने मृत्यूशी लढायला शिकवलं...

आपल्या गरजा गरजा खूप कमी असतात; पण आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या हव्यासापेटी आपण जीवाचं रानं करतो. ह्या लॉकडाऊन मुळे आपल्या गरजा किती आणि त्यासाठी आपण राबतो किती? हे शिकवले. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात काही वर्षे अशीच होती. जेंब्हा भीषण युद्ध किंवा मोठ्या नैसर्गिक संकटामुळे संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व पणाला लागले होते. अशावेळी वाईट काळ लवकरात लवकर जावो, त्याची आठवणही येऊ नये अशी सकल मानवजातीची इच्छा असते. कोरोनाने अशा आणीबाणीच्या परस्थितीत माणसाने कसे जगले पाहिजे? याची जाणीव करून दिले.

कोरोनाने आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात कचन्याचा प्रश्न फार गंभीर आहे, पण त्यासाठी केलेल्या उपाययोजनाही थोड्या आहेत. स्वच्छता राखल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही. कोणताही आजार पसरण्यासाठी अस्वच्छता अतिशय पोषक आहे. कोरोनासारख्या आजाराने लोकांना सारखे हात धुण्यास शिकविले. मास्क देखील लोक घालू लागलेत. सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी असल्याने संपूर्ण निसर्ग स्वच्छ होतोय. कचन्याचे प्रमाणही कमी झालं आहे. थोडक्यात, कोरोनाने सर्वांना स्वच्छतेची शिस्त लावली आहे. ही सवय आपण

यापुढेही अशीच पाळली पाहिजे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली असावी लागते. म्हणजेच कोरोनाने सर्वांना तब्येतीचं महत्त्व शिकवले. तब्येतची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे. हे देखील या विषाणूने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. मग विचित्र जीवनशैली, वेळी-अवेळी खाण अशा अनेक गोष्टीमुळे देशातील लोकांच्या तब्येतीचा स्तर खालावला होता. अशावेळी व्यायाम, प्राणायम नित्यनेमाने केल्याने आपल्या आयुष्यात, शरीरात सकारात्मक बदल होतं जातात. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाचे चक्र सुधारले आहे. प्रदुषणात मोठी घट झाली आहे. वन्य जीवन देखील आनंदी असल्याचेही अनेक ठिकाणी पहायला मिळालं आहे. वन्य प्राणी मुक्तपणे संचार सुरु करू लागलेत.

कोरोनाने आपल्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे. शिक्षणाशिवाय या जगात आपले स्थान शून्य आहे. हे समजून दिले. शाळेतील शिक्षणातून आपल्याला जीवन कसं जगायचं? व्यवहार ज्ञान कसं मिळवायचं? पण ऑनलाईन शिक्षणांने शाळा शिक्षण्याची सर्व मजाच निघून गेली आहे. कारण प्रत्यक्ष शिक्षणातील अनुभव आणि अप्रत्यक्ष शिक्षणातील अनुभव हा पोहाच्यातून पोहायला पाणी काढल्यासारखे आहे. यामुळे सद्याची स्थिती पाहता अपूर्ण शिक्षणामुळे येण्याच्या अडथळ्यांना तोंड देता देता अनेकांच्या स्वप्नांची माती झाली आहे. यावरून नोकरीची समस्या वाढणार असल्याचे समजते. नोकरी नाही तर पैसा नाही. यामुळे पैशाच्या चणचणीमुळे आज प्रत्येकाला पैशाची किंमत समजली आहे.

कोरोनाने पैशाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आहे. पैसा जवळ असला तर, लोक अपेक्षेच्या बाहेर जाऊन खर्च करतात पण लोकांच्या हातातील पैसा कमी झाल्याने त्याची किंमत आणि आपल्या



आयुष्यातील पैशाचे महत्व कोरोनाने शिकविले आहे. कोरोनाचे संकट जरी मोठे असले, तरी आपण सर्वांनी काळजी घेतल्यावर त्यावर नक्कीच मात करु शकतो. प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू असते. प्रत्येकाने त्याचा सकारात्मक दृष्टीने विचार केला तरचं त्या संकटातून, परस्थितीही टिकून राहू शकते. हेच कोरोनाने आपल्याला शिकवले आहे. कोरोनाच्या ह्या महामारीनंतरही पुढील काळात अशी एखादी महामारीची लाट येऊ शकते या महामारीलाही लोकांना घाबरून न जाता धीराने, धैर्याने समोर जायला पाहिजे. मागच्या अनुभवावरून तरी म्हणता येते, की आता जनता जागृत झाली आहे. ती नक्कीच येणाऱ्या संकटाला धीराने तोंड देईल.

मात्र या भयाण आणि तणावपूर्ण वातावरणातही अनेकांनी काही गोष्टी नव्याने शिकल्या तर काहींनी त्याच गोष्टी नव्याने शिकविल्या आपल्याला काही नव्या सवयी जडल्या, तर काही सवयी लावून घ्यावा लागल्या. कोरोनाने सकारात्मक आणि नकारात्मक अंगानं आपल्या सर्वांच्याच आयुष्यात प्रचंड बदल घडविले.

कोरोना काळात कुणी वाचनावर भर दिला, कुणी कुटुंबाशी एरवीपेक्षा जास्त संवाद साधला, कुणी बालपण पुन्हा अनुभवलं, कुणी वेबसीरिज पहिल्या, कुणी सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेड्स मध्ये सहभाग घेतला... आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे अनेकांनी कधी नव्हे तो स्वतःसाठी वेळ दिला. कोरोनामुळे आरोग्य संपदेचे महत्व कळलं, ‘फिंगर फुड म्हणजे तोंडात कोंबणे’ यापेक्षा जेवणापूर्वी हात धुणे, बाहेरुन आल्यावर हातपाय धुणे ही आपल्या संस्कृतीची योग्यता लक्षात आली. कोरोनामुळे स्वच्छता किती महत्वाची आहे. किती बारीक बारीक सवयीद्वारे आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. हे कळलं. शिवाय आपली माणसं, कुटुंब आणि नातेवाईक

कोरोनाने जपायला शिकवलं.

कोरोनाने तीन महत्वाच्या गोष्टींचा उलगडा आपल्याला करून दिलाय. त्या म्हणजे कठीण परस्थितीत जगायला शिकवले. आपल्या गरजा किती कमी असतात ते नव्याने शिकलं, दुसरी म्हणजे नुसंत पळत राहण्यापेक्षा थांबून सुख शोधायला शिकवलं आणि तिसरी म्हणजे, निसर्गाचा आदर करायला शिकवलं. शहरांची परस्थिती सध्या अशी आहे, की जेथे जागा असेल तेथे इमारत उभी केली जातेय. झाडांची कत्तल देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारताची राजधानी दिल्ली आणि मुंबई यासारखी शहरे वायू प्रदुषणाच्या मोठ्या संकटाचा सामाना करीत आहेत. पण आता या सर्वांत कोरोनाने आपल्याला काय शिकवले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर सोपे आहे. निसर्गाला त्रास दिला की, तुम्हाला त्रास देतो. म्हणजेच निसर्गाला आपण जपले पाहिजे हे अधिक महत्वाचे आहे..

कोरोना विषाणुमुळे धार्मिक कल्पनांना तडा गेला. लॉकडाऊन काळात मंदिर, मज्जीद, चर्च याप्रमाणे सर्व धार्मिक स्थळे बंद राहिले. कोरोनावर मात करण्यासाठी कोणतेही साधू-संत, मुल्ला-मौलानी किंवा कोणत्याही धर्माचे धर्मप्रमुख पुढे आले नाहीत. याउलट जे केंद्र व राज्यसरकारावर आपण नेहमी टीका करतो तेच देवदुताप्रमाणे आपल्या मदतीला धावले. आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक, अंगणवाडी ताई यांनी कोरोनाकाळात जीवाचे रान करून कोरोनाविषक जागरूकता निर्माण केली. कोरोनाशी लडा दिला यापुढे मोठमोठ्या देणग्या धर्मस्थळांना देण्याएवजी समाजात शाळा, कॉलेज, आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला तर नक्कीच सदृढ समाजाची निर्मिती होईल हे कोरोनाने दाखवून दिले.

एका भयानक आजाराने माणसाला थकवलं...

अख्या जमामध्ये थैमान थैमान माजवलं...

आजाराने मात्र जात पात धर्म बघून नाही होत हे



दाखवलं...

काही असो पण कोरोनाने मात्र खूप काही
शिकवलं...

कोरोनाकाळात बच्याच लोकांना मनसोक्त
जगायला मिळाले. आपले छंद जोपासण्यास वेळ
मिळाला, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला मिळाले
परंतु हे फक्त ज्याच्याकडे पुरेसा पैसा आहे
त्याच्याच बाबतीत नाही तर गरीब लोकांच्या
जीवनात हा कोरोना तर राक्षस बनून आलाय. या
कोरोना विषाणूने प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे बदलून

टाकले आहे. कोरोनामुळे माणूस माणसाप्रमाणे
जगू लागला आहे.

ते माणसाला माणूस बनायला शिकवले.



प्रिय गुक...

गुरुंबदल लिहिण्यासाठी मी ऐवढी मोठी नाही पण
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या काही ओळी....

आई-वडिलांनी संस्कारांची
शिदोरी हाती दिली
माझ्या जीवनाला त्यांच्यामुळे
योग्य दिशा मिळाली
शिक्षकांनी चांगल्या-वाईटाची
ओळख करून दिली
माझ्या अज्ञानरुपी अंधारात
ज्ञानाचा दीप लावली
पुस्तकांनी शिक्षणाची
खूप माहिती दिली
माझ्या जीवनाची ओळख
त्यांनीच करून दिली
कळत - नकळत प्रत्येक व्यक्ती
माझ गुरु झाले
त्यांना वंदन करताना
माझी शब्दच फुले झाली



कु. समृद्धी विठ्ठल खोत
B.Sc-III



जगणे झाले महाग

कु. समृद्धी विठ्ठल खोत

B.Sc.- III

जगणे झाले महाग आता

महाग झाला श्वास

प्रदुषणाचा मारा वाढला

आता झाडेच जगण्याची आस

दिवसेंदिवस विविध समस्यांना सामेरे जावे लागत आहे. या समस्यांमुळे माणसाचे जगणेच महाग झाले आहे. त्या समस्येतील पहिली वाढत चाललेली समस्या म्हणजे महागाई जगभरामध्ये वाढतच चालली आहे. आज महागाईने संपूर्ण जगाला व्यापले आहे.

विकसित देशाच्या तुलनेत विकसनशील देशांमध्ये महागाईचा दर हा वाढत जातो. असे म्हणतात, “प्राचीन भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता.” परंतु संग्रजांनी भारतावर अधिक काळ राज्य केले. या काळामध्ये इंग्रज भारतातील सर्व मालमत्ता लुटून घेऊन गेले. त्यामुळे भारत देश आणखीनच गरिबीच्या जाळ्यात अडकत गेला, आणि त्यामध्ये आणखी भर टाकली ती महागाईची...



या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करणेही शक्य राहिले नाही. आज प्रत्येक गोष्टीकरीता पैसा मोजावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवनाचा आनंद घेता येत नाही.

निवडणकीच्या आधी नेता | अच्छे दिनाची आश्वासने देतो पण सत्तेवर आल्यानंतरही सर्वसामान्याच्या जीवनात काही फरक पडत नसेल तर त्या आश्वासनांचा काय उपयोग...

सरकार महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करत असते, परंतु आपल्या देशातील काही समाज स्वतःच्या स्वार्थासाठी महागाई वाढीव देतात. त्यामुळे महागाई वाढत जात आहे.

आजच्या काळात जगणे महाग करणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आज सोशल मीडियाचे वेड जगाता लागले आहे. आपल्या खन्या आयुष्यात आजूबाजूला असलेल्या माणसांशी संवाद साधायचा सोडून आभासी जगातल्या माणसांसोबत बोलणे आपल्याला जास्त आवडायला लागले आहे. आपल्याला माहीत आहे की सोशल मीडियामुळे आपले आयुष्य खूप सोपे झाले आहे. पण त्याचे वाईट परिणामही दिसून येतात.

आपण सोशल मीडियाचा वापर मनोरंजन म्हणून करतो, पण

त्या मनोरंजनाच्या नादात आपण आपला किमती वेळही वाया घालवतो. काही लोक दिवस रात्र मोबाईल कम्प्युटर यांच्या वापरात असतात. पण त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. विविध आजारांना सापेमेरे जावे लागते.

सोशल मीडियामुळे शांतता व स्थेर्य धोक्यात आले आहे. सामाजिक अस्थिरता जाणवू लागली आहे. लोक कृतीपेक्षा मतांवर जास्त विश्वास ठेवू लागली आहेत. सोशल मीडिया आणि बदलत जाणारे तंत्रज्ञान यामुळे जगणेच महाग झाले आहे.

जागतिकी करणानंतर सरकारची कल्याणकारी वृत्ती हव्हूह्वू लोपत चालली आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना मागे पडत आहे. माणसाने जगणे सोपे करता येत नसेल तर किमान ते अवघड बनणार नाही याची काळजी घ्यावी.





जठ झालेले आई-षाप

कु. रोहिणी आनंदा गुरव

B.Com. - I

ने

हमी, ५: ३० ला ऑफिस सुटल्यावर परतीची ५:४४ बोरवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेश चा फोन आला. म्हणाला, मला थोडी शॉपिंग करायची आहे. तू मालाड ला उतरल्यावर थोडं थांब मी आलोच. मी थांबतो म्हटलं. माला स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम. एम. मिठाइवाल्याचं एक दुकान आहे. उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगला आडवे लोखंडी लावलेले अँगल्स आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो. एक ७०-७५ वयाचे गृहस्थ डोळ्यांवर जाड भिंगाचा चश्मा थोडे मळकटलेले सदरा, धोतर नेसलेले माझ्याजवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर ३-४ फुटाच्या उंचावर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले. ये बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते रोज भीक मागत असतील असही त्यांना बघून वाट नाही. अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्याचे हात धरून खाली उडी मारली आणि खिंशातून पैसे काढत म्हटीं, ‘आजोबा, तुम्हाला भूक लागलीय ? हे ध्या ५० रु. तिथून ध्या तुम्हाला काय हवयं ते. ते म्हणाले नको बाबा नको एक वडापाव घेऊन दे तेव्हा मी म्हटल, थांबा इथेच मी घेऊन येता. एम. एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून अजोबांना दिले. ते जमिनिवर बसून खाऊ लागले. मला म्हटले, वर नको बसू पडशील. इथ: बस माझ्या बाजूला. कोणी सोबत बसलं, की मलाही जातील दोन घास की बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. कुठून आलात ? कुठे जायचं आहे ? कोणाला शोधताय ? वगैरे वगैरे मी हिंगोली वरुन आलो आहे. तिथेच एका खेडे गावात राहतो, बायको सोबत. तुझ्याऐवढा माझा एकुलता एक मुलगा आहे. इथे मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केला. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू सासरे म्हणजे आम्ही



दोघे गावंडळ. तिला आमच्या सोबत राहणं आवडत नाही, परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन १० वर्षांसाठी जात आहे. इथे मुंबईत असताना येत होता गावी आम्हाला म्हातारा-म्हातारीला भेटायला ६ महिन्यातून एकदा भेटायला. मात्र परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जावं म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानात निघायचं असं म्हणाला. पुढची १० वर्षे जगतोय की मरतोयय कोण जाणे. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जावून. संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथं मलाड मध्ये विमानतळ नाही असं म्हणतात लोक. मी म्हणालो, “बरोबर बोलतायेत लोक इथे मालाड मध्ये नाही” सांताक्रुझ ला आहे विमानतळ. आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला. परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने मला हाच पत्ता सांगितला होता. हा मोबाईल पण खराब झालाय वाटत. कालपासून फोनच येत नाहीय. “माझ्या मुलाला सांगितले होत की मी मुंबईत येतोय तुला भेटायला.” आता माझ्या एका हातात त्याचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईली बटने दाबून पाहिली नेटवर्क ही फूल होतं मग मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला फोन. “मला फोन लावता येत नाही” म्हणाले. मी रिसब्ह कॉल वर जाऊन परवा आलेल्या त्या वर डायल केल समोरून तो कॉल कट करण्यात आला. मग मी तो कागद उधऱ्यून पाहिला त्या कागदावर पत्ता होता. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ एम. एम. हॉटेल समोर मालाड पश्चिम मुंबई. मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता. आणि तो त्यांचा फोनही घेत नव्हता. मला कळून चुकलं होत, की ज्या विमानात आता त्यांचा

मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. तेवढ्यात माझा मित्र तिथे आला त्याला मी म्हटलं २ मिनिटे थांब फक्त राजेश. मी आजोबांकडे पाहात विचारात पडलो. मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी ही त्यांची प्रतारणा खरचं कळत नव्हती की कळत असून स्वीकारायची नव्हती. कदाचित आपला पोटचा मुलगा असं वागू शकतो यावर त्यांचा विश्वासचं बसत नसेल. आजोबांना मी म्हणालो; “आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाच विमान सुटलं असेल. तुमची आणि त्याची भेट होईल अस मला वाटत नाही.” तुम्ही जसे आला आहात तसे परत जा. गावी आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरुन आले. भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पहात होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि त्यांनी मी विचारलं, “मगापासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय काय आहे त्या डब्ब्यामध्ये”, ते म्हणाल, “मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी.” आता मात्र एका धारदार सुन्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अयस्था झाली. मीनिशःब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो. तेवढ्यात मित्राचा आवाज आला “चल ना, ये” आणि मी भानावर आलो. त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो. घरी आल्यांनतर रात्री उशीरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता. आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हातबल झालेला. तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या डब्बातला एक लाडू खाऊ शकत नव्हतं? “इतकं प्रेम...”





शिवराज २०२२

ठोकोना आणि शिक्षण

कृ. अक्षता प्रतापसिंग रजपूत
B.A.-IInd Year

को

रोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुधानंतरचे जगासमारेचे मोठे संकट आहे मानवी जीवनाच्या सर्वच बाजूवर या संकटाने प्रभाव टाकला आहे. लॉकडाऊनचे धोरण अवलंबून हा रोग आटोक्यात आणण्याचा सर्व देशांत प्रयत्न चालू होते. या परिस्थितीतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. जागतिक व देशाच्या ठर्ड्यवस्था लॉकडाऊनमुळे मंदी बेरोजगाराच्या चक्रात अडकल्यामुळे डळमळीत होत आहेत. ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे हातावर पोट असणाऱ्या कष्टकच्यांचे तांडे शहराकडून गावाकडे निघाले आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे आपल्या सर्वचिंचे आयुष्य अस्थिर झालेले आहे. कोरोना संकटाने सर्वांनाच ग्रासून टाकले आहे.

कोरोना काळात खूप मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी शिक्षण संस्था सुध्दा बंद केल्या. मुलांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता शाळा बंद करण्यात



आल्या. कोरोना विषाणूने जगभरात कार्य संस्कृती पूर्णपणे बदलली आहे. त्याचवेळी कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा नवा ट्रेड सुरु झाला. दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, हँग-आऊट, मल्टीमीडिया, मोबाईल, फोन, ई-लायब्ररी, दूरदर्शन इ. माध्यमातून अनेक देशांनी तातडीने मुलांचे शिक्षण खंडीत होवू नये म्हणून उपक्रम रद्द करणे, परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देणे असे निर्णय घेतले जात आहेत. परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेतली तर भारताने सुधा दीर्घ काळासाठी शैक्षणिक धोरण ठरविणे आवश्यक आहे.

भारतात उच्च शिक्षणात व मेडिसीन, इंजिनिअरिंग, कॉर्मस व मैनेजमेंट यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरातील असल्यामुळे लॅपटॉप इंटरनेट इ. खर्च त्यांना परवडतो. शाळा, कॉलेज बंद असताना ऑनलाईन शिक्षण हा चांगला पर्यायी मार्ग आहे. कोरोना काळात मुले ऑनलाईन शिक्षण पध्दतीने भरपूर ज्ञान मिळवू शकतात, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पध्दतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. शाळा, कॉलेज बंद असताना मुले शिक्षण मिळविण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर जास्तीत जास्त करू लागली. मुलांना शाळेत जाऊन शिक्षकांकडून ज्ञान मिळवणे शक्य नसल्याने शिक्षक या ऑनलाईन पध्दतीने मुलांपर्यंत पाहचू शकले. ऑनलाईन वर्ग सुरु करून शिक्षकांनी मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे शिक्षकांना मुलांशी व पालकांशी संपर्क साधने सोपे झाले. मुलांनी ऑनलाईन पध्दतीने भरपूर ज्ञान मिळविले. मुलांना शिक्षण घेत असताना काही अडचणीही येत राहतात. काही मुलांना स्वतः अभ्यास करून काही गोष्टी समजून घेवून अभ्यास करावा लागला.

शाळा सुरु नसल्यामुळे सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण बद्धतीचा वापर करू लागले. ‘गुगल मीट’, ‘झूम’ यांचा वापर करून मुले शिक्षण मिळवू लागली, परंतु यातही खूप मुलांना अडचणी येत होत्या. ही समस्या बहुसंख्य कष्टकरी, गरीब वर्गातील मुलांची, भटके विमुक्त, आदिवासी ग्रामीण भागातील सरकारी किंवा अनुदानित शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींची ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा ऑनलाईन शिक्षणातील मोठा अडसर ठरला आहे. एकवेळ स्वस्त अँड्रॉइड फोन पालक घेतील, पण त्यात इंटरनेट नीट आले नाही तर काशाचाच उपयोग नाही.

जेव्हा सर्व शैक्षणिक संस्था बंद झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणे हे एक मोठे आव्हान बनले. कोरोना संकटामुळे सीबीएसई आणि सीआयएससीई बोर्डाच्या देशभरातील अनेक राज्याच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या. यानंतर सीबीएसई आणि सीआयएससीई देशातील अनेक राज्यांच्या शिक्षण मंडळांनी दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकनानुसार जाहीर केले. यामुळे काही मुलांना अभ्यास न करण्याची सवय झाली. ऑफलाईन शाळा किंवा कॉलेज त्यांना नकोसे वाटू लागले मोबाईलची सवय मुलांना जास्त लागून त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक जीवनशैलीवर झाला. ऑनलाईन शिक्षण आणि त्यामुळे आलेली जीवनशैली ज्या पध्दतीने मुलामध्ये मुलांच्या शारीरिक व मानसिक आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होवू शकतो.

कोरोनामुळे मुलांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक जीवनशैलीवर झालेल्या परिणामुळे मुलांच्या भविष्यातील जीवनात त्यांच्या करिअर संबंधी, मानसिक दृष्टीकोन आणि शारीरिक बदल यावर अधिक परिणाम घडू शकतो.





आपले क्षण

क्र. रुपाली रविंद्र मोहिते
B.A.-II

महाराष्ट्र राज्य व सण यांची चर्चा जगभर होत असते. सर्व कुटुंबातील लोक गुण्यागोविंदाने सण साजरे करतात. प्रत्येक सणाला एक विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक सणामध्ये एक गोडवा आहे. संस्कृतीचा एक धागा आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील सण आणि उत्सव याची माहिती पाहणार आहोत.

‘सण’ हा शब्द ‘क्षण’ ह्या संस्कृत शब्दांची उत्पत्तीतून तयार झाला आहे. क्षण-छण-सण अशी या शब्दांची उत्पत्ती झाली. भारतातील सर्व सण आणि उत्सव पुराण काळावर आधारित आहे. तसे पहिले तर प्रत्येक सण हे वेगवेगळे कारणांनी साजरे करतात. सणांचा विशिष्ट असा कालखंड ठरला आहे.

गुढीपाडवा -

वसंताची पहाट घेऊन आली | नवचैतन्याचा गोडवा |

समृद्धीची गुढी उभारु आला चैत्र पाडवा ||



वसंत ऋतूंच आगमन या दिवसापासून होते. नव्या शालिवाहन संवत्सरता या दिवसापासून सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते. सोन्याची खरेदी, नव्या वास्तुत



गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अशा महत्वाच्या गोष्टीसाठी गुढीपाडवा सण साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा सण पुरणात्तकथा हिंदू समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतीक समजले जाते. प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणासारख्या बलाळ्य शत्रूचा आणि इतर राक्षसांचा पराभव केला व आजच्याच दिवशी अयोध्येला परतले. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ अयोध्या वासियांनी आपापल्या दारात गुढ्या उभारून त्याचे स्वागत केले होते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेचे अर्थात गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. या दिवशी मीठ हिंग, ओवा, मिरी, साखर आणि कडूलिंबाच्या पानांना एकत्र करून गोळी तयार केली जाते आणि तिचे सेवन केले जाते. यामुळे पचन सुधारते पित्ताचा नाश होतो. त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यामुळे या गोळीचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे.

गुढीपाडव्याचे सामाजिक महत्व आहे. विविध रोगांवर मात करणारी गुणकारी औषध म्हणजे कडूलिंब असतो. आणि या दिवशी त्याचे खूप मोठे महत्व आपल्याला दिसून येते.

अक्षय तृतीया -

अक्षय राहो आरोग्य आपले
अक्षय राहो सुख आपले
अक्षय राहो नाते आपले
अक्षय राहो प्रेम आपले



अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश होत नाही असा या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते. म्हणून याला

अक्षय तृतीया असे म्हणतात.

अक्षय तृतीय हा सण साडे तीन शुभ मुहूर्तपैकी एक मानला जातो. भारतीय हिंदू कालदर्शकप्रमाणे वर्ष भरात साडे तीन शुभ मुहूर्त मानले जातात. अक्षय म्हणजे कधीही नाश न पावणारे त्यामुळेही या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी लग्न गृहत्प्रवेश आर्थिक गुंतवणूक, धार्मिक विधी अथवा सोने खरेदी अशा विवि गोष्ट करणं शुभ मानलं जात. कारण यादिवशी केलेली गोष्टी अनंत काळ टिकते. असा समज लोकांमध्ये मानला आहे म्हणून अक्षय तृतीयेला दान धर्म केला जातो.

अक्षय तृतीय बाबत अनेक पौराणिक कथा पुराणात सांगण्यात आलेल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार या दिवशी सुदामा आपला बालपणीचा मित्र भगवान श्रीकृष्णाच्या घरी गेला होता. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जाताना सुदामा त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार मृठभर पोहे घेऊन गेला होता. मात्र श्रीकृष्णाचे ऐश्वर्य पाहून त्याला त्याची भेट श्रीकृष्णला देण्याला संकोच वाटला.

भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी आणि मित्रावरील अस्सिम प्रेमामुळे सुदाम्याच्या मनावरील घालमेल ओळखली आणि हटू करून सुदाम्याचे पोहे खाल्ले शिवाय श्रीकृष्णाने आपल्या घरी आलेल्या सुदाम्याचा योग्य आदर सत्कार केला. वास्तविक सुदामा त्याच्या पत्नीच्या हड्डामुळे श्रीकृष्णाकडे आर्थिक मदत मागण्यासाठी गेला होता. मात्र श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदाम्याला इतका आनंद झाला की तो त्याची आर्थिक परिस्थिती न सांगताच पुन्हा आपल्या घरी परतला. घरी येताच सुदामा आश्चर्य चकीत झाला कारण त्याची आर्थिक परिस्थिती अचानक बदलून त्याच्या झोपडीचे भव्य दिव्य राजवाढ्यात रूपांतर झाले होते. श्रीकृष्णाच्या किमयेने सारे काही घडले



होते. हे सुदामाला समजले. मित्र श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादाने सुदामा श्रीमंत झाला होता. तेव्हापासून सुख सदृढी आणि संपत्तीचा वर्षाव करणारा हा दिवस अक्षय्य तृतीया या नावाने साजरा केला जातो.

त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला सत्ययुग संपून व्रेतायुग सुरु झाले असे मानले जाते. यासाठी देखील या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.

बेंदूर -

- शिंगे रंगविली
- बांशिगे बांधली
- चढविल्या
- झुली ऐटदार
- राज, प्रधान, रतन दिवाण
- वजीर, पठाण तुस्त मस्त
- वाजंत्री वाजती लेझीम खेळी ती
- मिरवती नैती बैलालांगी
- झूल झूलतात कुणाची वशिंडे
- काही बांड खोडे अवखळ
- कूणाच्या शिंगाना बांधियले गोंडे
- हिरवे तांबडे शोभिवंत
- वाजती गळ्यात घुंगराच्या माळा
- सण बैलपोळा ऐसा चाले.



भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. कृषी संस्कृती म्हटले, की शेती शेतकरी बैल शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसूकच येतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे 'बेंदूर' महाराष्ट्र आणि देशभरातील

विविध राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते.

बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे. मात्र 'बेंदूर' हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. तर पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो.

शेतकऱ्यांच्या सोबती असलेल्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासून गाय-बैलांना अंघोळ घातली जाते. त्यांनंतर शिंगाना रंगरंगोटी करून अंगावर झूल घातली जाते. हरभन्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पूरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. हीच पूरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते.

भारतात जेथे शेती हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. तेथे बहुतेक शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. म्हणूनच शेतकरी हा सण भारतभर साजरा करतात. यातून जनावरांचे आभार मानतात. पोळा मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो.



गणेश चतुर्थी -

- आपका और खुशियो का
- जनम जनम का साथ हो
- आपकी तरक्की की
- हर किसी की जबान पर बात हो
- जब भी काई मुश्किल आयो
- माय फ्रेंड गणेश आप के साथ हो
- गणेशोत्सवाचे महत्त्व हिंदू धर्मात खूप आहे.



उद्दिष्ट म्हणजे बदलत्या क्रतुमानानुसार आपल्या शरीराचा समतोल साधणे होय. नवरात्रीच्या काळात सात्किंक आहार घेऊ तसेच उपवास करून मानसिक आणि शारीरिक रूपाने आपण निसर्गांशी समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. नवरात्रीमध्ये नियमाचे पालन करून आणि उपवास करून अध्यात्मिक उनती सोबतच शारीरिक स्वास्थ सुधारणाही घडवून आणू शकतो.

दिवाळी -

फुलांची रास
दिव्यांच्या रंगा
अंगणी रांगोळीचे सडे
नवे पर्व विचार नवे
आली दिवाळी आली
पसरण्या नव आकांक्षाचे घडे



दिवाळी जी सान्या जगभर प्रकाशाचा सण म्हणून साजरी केली जाते. दुराचारावर सदाचाराच्या आंधारावर उजेडाच्या आणि अंधारावर ज्ञानाच्या विजयाचा सण आहे. घरोघरी केलेली दिव्यांची रोषणाई निव्वळ सजावट नाही तर तिची एक प्रतीकात्मक कथा आहे. जसे प्रकाश अंधःकाराचा नाश करतो. तसे ज्ञानाचा उजेड आपल्यातील आज्ञानाचा नाश करते.

प्रत्येक हृदयात ज्ञानाचा उजेड प्रज्वलीत करण्यासाठी घरोघरी जीवन आणि प्रत्येक चेहन्यावर हास्य निर्माण करण्यासाठी दिवाळी साजरी होते.

दिवाळी या शब्दांचा अर्थ दिव्याची प्रकाशांची रंग आपल्या जीवनाचे खुपसे पैलू आणि स्तर असतात. त्या सर्व पैलू आणि स्तरावर प्रकाश सणे महत्वाचे आहे. काण जीवनाचे एक जरी पैल अंधकारमय राहिला तर आपले जीवन

परिपूर्ण अभिव्यक्त होऊ शकत नाही.

दिवे लावल्यामुळे वातावरणात एक प्रकारचे वेगवेगळे नवचैतन्य पसरत असते. दिवे लावल्यामुळे शारीरिक आणि अध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. त्यामुळे दिवाळी सण साजरा केला जातो.

मकर संक्रांत -

पैशाने श्रीमंत असणारी
पावला – पावलावर भेटतात
पण मनाने श्रीमंत असलेली
माणसे भेटण्यासाठी
पावले झिजवावे लागतात
अशाच सोन्यासारख्या माणसांसाठी
कणभर तीळ मनभर प्रेम



गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तीळगूळ घ्या गोडगोड बोला

मकर संक्रात सगळीकडे साजरी करण्यात येते पण मकर संक्रातीची माहिती तुम्हाला आहे का ? मकर संक्रांत म्हणजे पतंग उडवणे हे सध्याच्या मुलांच्या मकर संक्रांतीची व्याख्या. मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. या मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण त्यामुळे मकर संक्रात असं म्हटलं जातं.

आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे. जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो. आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत



संकटाचा नाश करणारा विघ्नहर्ता गणपती म्हणून त्याची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला सिधिविनायक चतुर्थी असते. हिलाच ‘शिवा’ असेही म्हटले जाते. गणपत संप्रदायाचे हे महत्त्वाचे ब्रत मानले जाते. गणेश चतुर्थीची प्रचलित परंपरा ही खूप जुनी आहे. तसेच गणेशोत्सवाचे आणखीण एक महत्त्व म्हणजे तो काळ पारंत्याचा असल्याने लोकानी एकत्र यावे. त्याच्यांत जागृती निर्माण व्हावी हा हेतू त्यमागचा होता.

शिवपुराणामध्ये गणपती विषयी एक उल्लेख आढळतो. त्यामध्ये पार्वती एके दिवशी नंदीला द्वारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली असता, यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुंगारून न्हाणीघरात प्रवेश केला यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षूब्ध झाली.

पहिल्यांदा कुमारसोबत यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील रागाप्रमाणे युध्द झाले. शिव व सर्व देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्याने विष्णुद्वारे कुमारास मोहीत करून शंकरानी त्याचे मुंडके उडविले ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रोधीत होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणानी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पूनर्जीविनाची मागणी केली व तिचा पूत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.

शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमारचे मस्तक कोठे ही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने स्वपूत्र स्वीकारले व देवगण यांच्या आशीर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व ‘श्री गणेश’ नावाने प्रसिद्ध झाला.

लोकमान्य टिळकांनी सारे लोक एकत्र यावेत

आणि आपल्यी सुख, दुःख वाढून घ्यावे त्याचा आनंद घ्यावा या हेतूने ‘गणेशोत्सव’ साजरा करायला सुरुवात केली.

नवरात्र -

अंबा माये दुर्गा गौरी

आदिशक्ती तूच सरस्वती

संकल्प मंगळ माझ्याच घट.

विश्वाची स्वामिनी जगतजननी

आपल्या हिंदू संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होताना दिसतात. नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. संपूर्ण नऊ दिवस देवीची पूजा अर्चा, आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तगण देवीची अनेक रूपे या नऊ दिवसात पुजतात.

नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृतमध्ये ‘नवरात्री’ या शब्दाचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा आहे, या नऊ रात्री आणि दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने या दिवसाला महत्त्व आहे.

हिंदू धर्मातील सर्व सणावर आणि ब्रतवैकल्ये याच्या मागे काही ना काही वैज्ञानिक कारणे लपलेली आहेत, चैत्र आणि शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यामागील वैज्ञानिक कारणे नेमकी कोणती अजून घेऊया.

आपले पूर्वज हे अध्यात्मिक रूपाने अतिशय विकसित होते. याविषयी कोणाचेही दुमत नाही प्राचीन काळी मानव हा निसर्गाच्या अधिक जवळ होता त्यामूळे क्रतुमानानुसार ब्रतवैकल्ये आणि सणवार साजरे केले जात. हिंदू धर्मात वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. यामागील वैज्ञानिक

विरोष कार्यक्रम



'शिवराजियन' दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सचिव, डॉ. अनिल कुराडे



'शिवराजियन' दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करतानासंथेचे अध्यक्ष मा.प्रा.किसनराव कुराडे



नूतन 'मलखांब' विभागाचे उद्घाटन करताना श्री.सोमगोडा आरबोळे व सचिव डॉ. अनिलराव कुराडे



महाविद्यालयात मलखांब क्रीडाप्रकार सुरु करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल अखिल भारतीय मलखांब फेडरेशनचे सचिव, मा. श्री. नारायण कुराडे यांचा सत्कार करताना प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम



'छत्रपती शिवरायांसाठी यायला लागतंय' या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संथेचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे



'शिक्षक दिना' निमित्त आयोजित सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना संथेचे उपाध्यक्ष मा. प्रा. जे. वाय. बार्डेलकर



श्री
व
ाज
२०२२

SHIVRAJ 2022

असे वक्ते.. अरी व्याख्याने...



'सावित्रीबाई फुले जयंती' निमित्त प्रतिमा पूजन करताना सौ. प्रा. बिनादेवी कुराडे



'गांधी जयंती' निमित्त प्रतिमा पूजन करताना संस्थेचे उपाध्यक्ष मा. के. जी. पाटील



'गांधी जयंती' निमित्त व्याख्यान देताना डॉ. आर. व्ही. गुंडे



'सुभाषचंद्र बोस जयंती' निमित्त प्रतिमा पूजन करताना संस्थेचे सचिव, डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम व मान्यवर



'कर्मवीर भाऊराव पाटील जयंती' निमित्त प्रतिमा पूजन करताना प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम, प्रबंधक, श्री. संतोष शहापूरकर व इतर मान्यवर



'संत सेवालाल महाराज जयंती' निमित्त प्रतिमा पूजन करताना संस्थेचे सचिव, डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम

विविध उपक्रम



महाविद्यालयात कोरोना लसीकरण
शिबीर घेण्यात आले तो क्षण



विधी साक्षरता अभियानात सहभागी महाविद्यालयाचे
प्राचार्य, डॉ.एस.एम.कदम, सचिव, डॉ.अनिल कुराडे



'SACS 2K22' मध्ये विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना मा. श्री. चेतन नरके



'SACS 2K22' मध्ये विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम



महाविद्यालयात 'व्यसनमुक्ती अभियान'
राबविण्यात आले तो क्षण



'संविधान भितीपत्रक' उद्घाटनप्रसंगी उपस्थित
प्राचार्य, डॉ.एस.एम.कदम, सचिव, डॉ. अनिल कुराडे
व इतर



शि
व
ज
ी
व
ा
ज
२०२२

SHIVRAJ 2022

क्रीडा विभाग

डॉ. आर. डी. मगदूम
शारीरिक संचालक



शुभम सिद्धनाढे (रेसिलिंग)
बैंगलोर (कर्नाटका) येथील
खेळो इंडिया स्पर्धा १२५ किलो
या क्रीडा प्रकारात सहभागी झाला तसेच
भिवाणी (हरियाणा) येथे झालेला
स्पर्धेत १२५ किलो गटात 'कास्यपदक'



शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये
शिवराज कॉलेजला जनरल चॅम्पियनशीप मिळाली.



धिंजय जाधव (तलवारबाजी)
बैंगलोर (कर्नाटका) येथे झालेल्या
तलवारबाजी स्पर्धेत सेबर या क्रीडा
प्रकारात कास्यपदक पटकाविले



ओमकार ढोबळे (योगा)
बैंगलोर (कर्नाटका) येथे झालेल्या
खेळो इंडिया योगा स्पर्धेत
शीर्षपदक पटकाविले



समीक्षा गावडे (मलवांब)
बैंगलोर (कर्नाटका) येथे झालेल्या
खेळो इंडिया मलवांब स्पर्धेत
कास्यपदक पटकाविले



भक्ती पोटे (कॉलकंद्री)
यूनिवर्सिटी (कर्नाटका)
येथे झालेल्या राष्ट्रीय कॉलकंद्री
स्पर्धेत पदक पटकाविले



शिवाजी विद्यापीठ विभागीय व
आंतरविभागीय रेसलिंग
(ग्रीको टोमन) स्पर्धेमध्ये
शिवराज महाविद्यालयाने
चॅम्पियनशीप पटकावली.


ओमकार वाणी

राजस्थान विद्यापीठ
उदयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय
पावर लिफिंग स्पर्धेत
८३ किलो गटात
कास्यपदक पटकाविले



ज्योती डेऱे

(फुटबॉल) कोटा राजस्थान
येथे झालेल्या राष्ट्रीय
फुटबॉल स्पर्धेत
रौप्यपदक पटकाविले



प्रियंका मोरे

(फुटबॉल) कोटा राजस्थान
येथे झालेल्या राष्ट्रीय
फुटबॉल स्पर्धेत
रौप्यपदक पटकाविले

गौरव चव्हाण

(त्विमिंग) बैंगलोर येथे
झालेल्या खेळो इंडिया स्पर्धेत
(२०० मी. फ्री स्टाईल)
कास्यपदक पटकाविले

ओडिसा येथील राष्ट्रीय
त्विमिंग स्पर्धेत
शिवाजी विद्यापीठ संघाला
रौप्यपदक मिळवून दिले.



शिवाजी विद्यापीठ
आंतरविभागीय
मलखांब (महिला)
स्पर्धेमध्ये
शिवराज महाविद्यालयाने
जनरल चॅम्पियनशीप
पटकावली.



मलखांबावर कसरत
करताना महाविद्यालयाचे
खेळांडू



श्री
व
ा
ज
2022

SHIVRAJ 2022





असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधरणत: दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत १५ जानेवारी रोजी येते. यापूर्वी २०१६ या वर्षात मकर संक्रांत १५ जानेवारीला येऊन गेली आहे.

सकाळी सकाळी उन्हात उदून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि शिवाय शरीराला व्हिटामिन डी देखील मिळते. त्यामुळे पतंग उडवायची प्रथा पडली. मुंबई, गुजरात अशा राज्यांमध्ये जास्त प्रमाणात संक्रांत साजरी करण्यात येते. आता याला अगदी मोठा फेस्टिवलचा दर्जा आलेला आहे. मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण तुम्हालाही कधीतरी प्रश्न पडला असलेच ना ?

याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का मिळतात. बाकीच्या वेळी हवं असेल तरी मिळत नाहीत. तर त्यासाठी देखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्थिर पदार्थाची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणीना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरू नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगूळांचं अनन्य साधारण महत्त्व आहे. तिळाचं सेवन करणे हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्व, मँगनीज आणि इतर तंतूमय पदार्थाची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि द्विंक असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि द्विंक हे शरीरातील हाडांचा ठिसूळपणा

रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्थियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना संधिवातावर तिळाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो.

धुलिवंडन -



रंगात होळीच्या रंगूया चला,
स्नेहाच्या तळ्यात डुबूया चला...
रंग सारे मिसळूया चला,
रंग रंगांचा विसरूया चला...
सोडूनी भेद नी भाव,
विसरूनी दुःख ; नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला...
“झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा”

भारत संस्कृती मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात. ते सण साजरे करण्यामागे काही ना काही काल्पनिक कथा व कारणे असतात. तसेच होळी सण साजरा करण्यामागे ही पौराणिक कथा प्रचलित आहे असे म्हणतात. की एक खूप मोठे राज्य होते आणि त्या राज्याच्या राजाचे नाव होते हिरण्यकशयप. हा राजा खूप घमंडी होता. तो स्वतःला अतिशय ताकदवान समजत असे. स्वतः वर असलेल्या अति अहंकारामुळे तो स्वतः लाच देव समजत असे. देवतांची घृणा करत असे. त्यातला त्यात त्याला विष्णू देवाचा अति राग असल्याने कोणी विष्णू चे नाव जरी घेतले तरी त्याला आवडत नसे.

प्रल्हादची भक्ती भंग करण्याचा प्रयत्न करी, कधी-कधी तर त्याला भीती सुध्दा दाखवत. पण प्रल्हाद न डगमगता भगवान विष्णूच्या भक्तीत



लीन असे. काही केल्याने आपला मुलगा भगवान विष्णुची भक्ती सोडेना याला कंटाळून राजा आपल्या बहिणीकडे गेला. राजाच्या बहिणीचे नाव होते होलिका.

होलिकेला वरदान मिळाले होते की, अग्नीवर विजय प्राप्त करु शकेल. म्हणून राजाने होलिकेला भक्त प्रलहादला घेऊन अग्नी च्या जळत्या होळीवर बसण्यास सांगितले. आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली. आणि एक आकाशवाणी झाली त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान सांगितले होते की ज्यावेळी ती वरदानाचा गैरवापर करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.

होळी हा सण अशा वेळेस येतो जेव्हा ऋतू बदलांमुळे लोकांमध्ये नैराश्य आणि उदासिनता जाणवते. उबदार हवामानामुळे शरीरात काही प्रमाणात थकवा आणि आळसपणा येतो. शरीराचा हाच थकवा आणि आळशीपणा घालवण्यासाठी या हंगामात लोक फक्त गाणंच नव्हे तर बोलतानाही थोडे मोठ्यानेच बोलतात. त्यामुळे कळत-नकळत रोजच्या त्रासातून मनही हलके होते.

या हंगामात ऐकू येणारे संगीतदेखील जोरदारचं असतं. त्यामुळे शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. शुद्ध स्वरुपातील अबीर आणि गुलाल शरीरावर टाकल्याने त्याचा फार आरामदायी प्रभाव पडतो आणि यामुळे शरीर ताजेतवाणे होते.

सगळ्यासोबत गाणं गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी खुश होऊन जातं. त्यामुळे तुम्ही जर होळी खेळत नसाल तर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी का होईना पण नैसर्गिक रंगांनी नक्की खेळा.

भारतीय संस्कृती मध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे, होळीच्या सणामधून आपल्याला एक महत्वाची शिकवण मिळते जी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय होतो.

चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टी वर विजय होतो. आजच्या काळात भ्रष्टाचार, अत्याचार, चोन्या यांसारख्या गोष्टी वाढत आहेत. पण होळीचा हा सण आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जातो.



कृती



ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो
जिजाऊचा शिवबा झाला ।

ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो
मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ।

ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो
राधेचा श्याम झाला ।

आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली
तो सीतेचा राम झाला ।

कृ. रेशमा धोँडिबा दळवी
B.A.- I



शिवराज २०२२

एम. शी. थक ષोलू આહી

सौरभ जनार्दन पाटील
B.Sc., CS II

माइयासारख्या एक तरुण मासिक पाळी विषयी लिहितो याला समाजातून संमती मिळणं तसं
अवघडंच आहे. सातत्यांन आपण बघितल तर ‘स्त्री’ ही नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. अगदी तिच्या
जन्मापासून ते तिच्या वेगवेगळ्या ठप्यांमध्ये सुदधा.

सहाजीकच काय होतं तिच्या आरोग्याकडे, तिच्या आहाराला दुर्यम स्थान दिल्यामुळे दुर्लक्ष होत
असतं. आपल्याकडे स्नियांची जी ,क मानसिकता आहे. ती नेहमी घरातल्यांसाठी नेहमी प्रयत्न करत राहणे
अशी आहे. मुलं, नवरा, सासु-सासरे व इतर सदस्यांच्या तब्बेतीची व खाण्यापिण्याची काळजी व घरकामात
महिला व्यस्थ असतात, आणि यातच त्या स्वतःकडे लक्ष द्यायला कमी पडतात. अशावेळी घरातल्या
पुरुषांनी त्यांची काळजी घेऊन त्यांना समजून घेतलं पाहिजे.

आपल्या देशात मासिक पाळीविषयी आजूनही मोकळेपणाने बोलले जात नाही. कित्येक
वर्षापासून मासिक पाळी हा विषय विटाळ मानला गेलेला आहे. हा विषय पुरुष तर टाळतातच पण महिलाही
यावर मोकळ्या मनाने चर्चा करत नाहीत.

मासिक पाळी हा विषय म्हटंल, की आपण पटकण बोलतो “हा चार-चौघात बोलण्याचा विषय
नाही. ही गोष्ट महिलांशी संबंधित आहे आणि फक्त महिलांनीच त्यावर बोलावं”. पण मला असं वाटतं की
महिलांसोबत पुरुषांनाही माहिती असायला हवी की नक्की मासिक पाळी म्हणजे काय? कारण मासिक
पाळी ही प्रत्येक महिलेला येत असते आणि याच नैसर्गिक शरीर क्रियेतून आपल्या सर्वांचा जन्म होत
असतो. प्रत्येक महिलेला दर महिन्याला जवळपास चार ते पाच दिवस मासिक पाळीच्या प्रक्रियेतून जाव
लागतं. त्यावेळी त्या खूप त्रासात असतात. आणि म्हणूनच आपण त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

एक विद्यार्थी देशातला मुलगा मासिक पाळीविषयी का लिहीत आहे. हा प्रश्न तुम्हाला नक्की



पडला असेलच याचं उत्तर आहे ‘हेलिंग हॅंडस युथ सर्कल’ या सामाजिक संस्थे सोबत केलेला शिरोळ दौरा. २०१९ मध्ये पुण्यस्थांना मदत करण्यासाठी आम्ही शिरोळ तालुक्यातील अकीवाट या गावी गेलो होतो. पुरस्थितीमुळे सर्व वैद्यकीय सेवा बंद होत्या, म्हणून आम्ही महिलांच्या प्राथमिक गरजेपैकी एक गरज म्हणजे सॅनिटरी पॅड्स घेऊन गेलो होतो. सोबतच जिवनावश्यक वस्तूही घेऊन गेलो होतो. धान्य स्वरूपातल्या गोष्टी लोकांनी पटापट स्वीकारल्या, पण गरज असुनही लागणारे सॅनिटरी पॅड्स घेण्यासाठी एकही महिला पुढे आली नाही. स्थलांतरीत ठिकाणी वस्तीत असुन वैद्यकीय सेवा उपलब्ध नसताना सुदूर्धा महिलांनी आम्ही घेऊन गेलेल्या सॅनिटरी पॅड्सकडे दुर्लक्ष केले. यावरुन आम्हाला लक्षात आले की समाज्यामध्ये अजूनही मासिक पाळी या विषयाला विटाळ मानले जाते. व दुर्लक्षीत केले जाते. आणि म्हणूनच समाजामध्ये आणि लोकांच्या विचारामध्ये बदल घडवण्यासाठी हा लेख मी लिहिला आहे.

मासिक पाळी विषयी अजूनही कुजबुजच्या स्वरूपात बोललं जातं त्यामुळे योग्य माहिती मिळण्याचे स्रोत अनेकांना माहीत नसतात. मग शेवटी मित्रांकडून टी. बी. मधून मासिका मधून आणि सोशल मीडीयाच्या आधारे तुकड्या-तुकड्यात मिळालेली माहिती एकत्रित केली जाते. मात्र ही माहिती योग्य असतच असं नाही. म्हणूनच ह्या सर्व गोष्टीचे ज्ञान मुला-मुलींना शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या अपुन्या ज्ञानामुळे मुलींना जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी येते, त्यावेळी दर-वर्षी जवळपास २८ लाख मुली शाळा सोडतात. आणि हा आकडा खूप मोळा आहे. महिला साक्षरतेचा प्रमाण कमी असण्यामागे हे एक मोळे कारण आहे. तसेच अपुरं ज्ञान व मासिक पाळी वेळी केलेल्या चुकीच्या उपाययोजनांमुळे दरवर्षी ८ लाख महिलांचा मृत्यू होतो आणि याची आपण गांभीर्याने दखल घेणं

गरजेचं आहे. दरवर्षी २८ लाख मुलींनी शाळा सोडणे आणि ८ लाख महिलांचा मृत्यू होणे हे फक्त अपुन्या निमुळे होत आहे. म्हणूनच मी वारंवार उल्लेख करत आहे, की मला-मुलींना शालेय व महाविद्यालयीन जीवनातच मासिक पाळी विषयी माहिती दिली पाहिजे. अपुन्या ज्ञानासोबतच मासिक पाळी बदल अंधश्रेधाही खूप आहेत. अंधश्रेधा फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित आहे असं नाही तर शहरी भागातही तितक्याच प्रमाणात त्याचा प्रभाव आढळून येतो. फक्त भारतातच नव्हे तर जगातील बन्याच देशांमध्ये अंधश्रेधा पाळल्या जातात. नेपाळमध्ये ‘चौपाडी’ नावाची प्रथा आहे. ज्यामध्ये पाळी आलेल्या महिलेस घरात न राहता गोठचात रहावं असे सांगितल जातं. अशाच प्रकारे आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये, अफगाणिस्थान आणि इतर देशांमध्ये अशाच प्रकारच्या अंधश्रेधा पाळल्या जातात. आपल्या देशामध्ये तर मासिक पाळी आलेल्या मुलीला किंवा महिलेला स्वयंपाक घरात जावू दिलं जात नाही. तसेच देवघरात आणि मंदिरात तर मुलींचा पाय टाकू दिला जात नाही. पाळी आलेल्या महिलेने घरातल्या सणा-समारंभात सामील व्हायचं नाही. वर्षभराच्या केलेल्या लोणची-चटण्या यांना हात लावायचा नाही. डोक्यावरून आंघोळ करायची नाही, पाळी आलेल्या महिलेला कोणी शिवायचे नाही. पाळीच्या रक्तात फार ताकद असते या समजुतीमुळे अघोरी विद्या, तंत्र-मंत्र, जारण-मारणं करणारे लोकांना हे रक्त हवे असते. ऋतुमती म्हणजे पाळी आलेल्या महीलेचा बळी दिला की मोठं घबाड सापडतं. पाळीच्या रक्ताने भिजलेल्या कापडाला सापाने स्पर्ष केला, तर त्या महिलेला आयुष्यभर मुलं होत नाहीत. अशा घाणेरङ्घ्या अफवा व अंधश्रेधा आपल्या समाज्यात आजूनही पसरल्या आहेत.

मासिक पाळीतील स्वच्छता, आरोग्य आणि त्याबदल असलेल्या अंधश्रेधा यावर



जनजागृती करण्यासाठी आपल्याला ज्ञानी होणे गरजेचे आहे. आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेमुळे आणि अपुन्या ज्ञानामुळे अजुनही ८८% महिला सॅनिटरी पॅड्स न वापरता घणुती उपया योजनांचा अवलंब करतात.

मासि पाळी म्हणजे नक्की काय ? गर्भधारणा न घाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जानारी अंतरत्वचा. गर्भधारणा न झाली तर महिण्याला चार-पाच दिवस ही क्रिया घडते. अशी सोपी आणि सरळ व्याख्या आहे पण आपण अंधश्रद्धेमध्ये अडकून अज्ञानाच्या अभावामुळे या गोष्टींना दुर्लक्षीत व विटाळ समजले आहे. हीच वेळ आहे ज्ञानी होवून महीला आरोग्य सुधारण्याची यासाठी सर्वांनी एकत्र येवून शालेय व विद्यालयीन ठिकाणी शिंबीर घेवून मासिक पाळी ही नैसर्गिक शरीरक्रिया असुन त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांना पटवून देणे गरजेचे आहे.

आसामच्या कामाया देवीचं मंदीर एक शक्तिपीठ म्हणून पाहीलं जातं. हे मंदिर गुवाहाटी ये थष आहे. क॑माख्या दे वीला "Menstruation Goddess" असा दर्जा दिला आहे. म्हणजे मासिक पाळीची देवी. एकीकडे शक्तिपीठ म्हणून कामाख्या देवीची पूजा केली जाते. तर दुसरीकडे मासिक पाळीबदल असणाऱ्या अंधज्ञधांना वाव दिला जातो. मासिक पाळी या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहीलं नाही.

आज गरज आहे महिलांसह पुरुषांना मासिक पाळी बदल सज्जान करण्याची, तिच्या भावनांना समजून घेण्याची.



शिक्षां

शिक्षक म्हणजे...

आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा,
ध्येपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा,
कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ,
तर कधी पाठीवरती शाबासकीचा हात,
कधी कौतुकाचे गोड शब्द तर
कधी शिक्षा म्हणून शब्दाचा मार...

शिक्षक म्हणजे...

चांगले संस्कार करणारी मूर्ती
संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती
चारित्रपूर्ण विद्यार्थी घडवणारे शिल्पकार
जादूची छडी जी करते
जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार...



शिक्षक म्हणजे...

सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार
दूर करी जीवनातील अज्ञातमय अंधार,
अन्याय विरुद्ध आवाज उठवणारी तलवार,
अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार
असे हे आमच्या शिक्षकांचे आजन्म
न फिटणारे उपकार...

कृ. अक्षता प्रतापसिंग रजपूत

B.A.-II



थाकोना माणक्षातला

क्र. अंकिता रमेश सुतार

B.Com.-II

मा

गील वर्षापूर्वी कोरोनाची साथ आली आणि त्यामुळे सक्तीने लॉकडाऊन झाला. अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त सगळं बंद झालं. कोणाकडे जायचं नाही, यायचं नाही, कुणाशी हात मिळवायचा नाही. थोडक्यात काय तर स्वतःला घरात बंदिस्त करून घ्यायचं. संपूर्ण जग स्तब्ध झाल्यासारखं वाटत होतं. विनाकारण केल्या जाणाऱ्या खर्चाला खीळ बसली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी पैशातही घर चालवता येऊ शकतं हा धडा या कोरोनामुळे मिळाला. या काळात प्रत्येकाला बेरे-वाईट अनुभव आले. कोरोनाने लोकांना बेरेच दिवस घरात बंदिस्त करून ठेवलं. लोकांनी एकत्र कुटूंबातील सर्वच सदस्यांसोबत राहून तणावमुक्त आनंदी जीवनाचा अनुभव



घेतला. लॉकडाऊनच्या काळात लोकांना कुटूंबातील सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र असावं, याची जाणीव झाली. या काळात आम्हाला एकत्र असण्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे बंदीच्या काळातही कशाचीच कमतरता भासली नाही. याऊलट आपलं स्वतःचं गर सोडून रोजगारासाठी दूर शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागलं. मदतीला येईल असं कोणीही जवळ माणूस नाही, त्यामुळे एकटेपणा जास्त जाणवला. या लॉकडाऊनमध्ये आम्ही बरीच पुस्तके वाचली. नियमितपणे केलेल्या वाचनामुळे ज्ञानात भर पडली. शिवाय पुस्तकांसोबत वेळ कसा गेला ते कळलंच नाही. कोरोनाने गरीब-श्रीमंत, काळांगोरा अशा प्रत्येकाला स्वच्छता आणि निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकविले.

कोरोनाने

३८



शेजारधर्म कसा सांभाळायचा ते शिकवल, केवळ शिकवलेच नाही तर तसे वागायला भाग पाडले. स्वच्छता संयम, सहनशीलता, माणुसकी, आर्थिक दृष्ट्या दुरदृष्टी ठेवून नियोजन कसं करायचं ते शिकवलं. खरंच कोरोनाने संकट काळात ‘न भुतो न भविष्यति’ अशी अनुभूती दिली हे प्रलयकी कोरोना संकट मार्चअखेरीस ओढवलं आणि या संकटची परिणती टाळेबंदीमध्ये झाली. क्षणार्धात जनजीवन एखाद्याने स्टॅच्यू म्हणावं आणि समोरच्याने जिथल्या तिथे थांबावं, तसं थशंबलं पहाटे उटून करावी लागणारी तयारी हबे, योग, क्लास, रोजचा बाजारहाट हा नित्यनेम एका क्षणात थांबला. जीवनावश्यक असलेला किराणा माल तसेच भाजीपालाही ठरावीक वेळीच मिळत असल्यामुळे वेळेत न गेल्यास काहीच मिळत नव्हतं. बाहेरच्या खाण्याने पैसा तर जातोच, शिवाय आरोग्याचीही हानी, असे दुहेरी नुकसान होते याची तीव्रतेने जाणीव झाली. घरच्या भाजी-भाकरीची किंमत कळली. स्वच्छतेची काळजी घेतली तर इतरही अनेक आजारांना आळा बसतो याचा अनुभव घेतला. सतत घरात असल्यामुळे माझा किती वेळ वाया जातो. आणि कुठे जातो याची जाणीव मला झाली. आळस झटकून वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर सारं काही शक्य होतं. हे लक्षात आलं. अडीअडचणीत शेजारी पहिले धावून येतात. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीवरून न भांडता एकमेकांना समजून घेऊन शेजारधर्म सांभाळणं किती गरजेचं आहे, हे कोरोनाने शिकवलं.

कोरोना काळात खूप सान्या संकटांना तोंड द्याव लागले. मात्र या कोरोनाने मला भरपूर गोष्टी शिकवल्या. कठीण प्रसंगाना तोंड देण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच एक गोष्ट माहीत पडली की, नोकरी कायमस्वरूपी नाही. ती आज आहे उद्या नाही. मात्र स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण कोठेही जगू शकतो. कोरोनामुळे मास्क वापरणे हे किती महत्त्वाचे आहे, ते समजले.

भारतासारख्या देशामध्ये प्रदुषण माषठ्या प्रमाणात आहे. मास्कमुळे आपण प्रदुषणापासून वाचू शकतो. तसेच मास्क आणि स्वच्छतेच्या सवयीमुळे वाचू शकतो. तसेच मास्क आणि स्वच्छतेच्या सवयीमुळे आपण आजारापासून दूर राहू शकतो. आजपर्यंत आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले नव्हते. मात्र आपण कोरोना आल्यापासून जास्तीत जास्त रोकप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला. या कठीण काळात पैशाची बचत कशी करावी हे शिकलो. स्वतःच्या गरजेप्रमाणे पैसे खर्च करावेत, हे देखील कोरोनाने शिकवले. कोरोनाने नातेसंबंध जपत तसेच स्वतःच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यातला आनंद देऊन जगण्याचा जवा मंत्र दिला.

कोरोनाने ‘आत्मनिर्भर व्हायला’ शिकवले. कोरोनाविरुद्धच्या युद्धाला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात बच्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. स्वच्छतेच्या सवयींपासून ते नात्यांच्या संदर्भात, स्वास्थ बदलच्या जागरूकतेपासून सामजिक जबाबदारीपर्यंत असे अनेक धडे कोरोनाने मला दिले. थोडक्यात काय, तर कोरोनाने ‘आत्मनिर्भर’ व्हायला शिकवले. या काळात काय महत्त्वाचे आहे आणि कोणत्या गोष्टी तात्पुरत्या, शोभेच्या आहेत, यातील फरक अधिक स्पष्ट झाला. या विषाणूने आपल्या परंपरा रुढी म्हणजे आयुर्वेद साठी योग, इत्यादीचे महत्त्व सांगितले. आपले स्वास्थ हे आपल्याच हाती आहे, ही मुख्य शिकवण कोरोनाने दिली. हवामान बदलामुळे ताप सर्दी होणे हा दरवर्षी ठरलेला नियम! पण कोरोना काळात घेतलेल्या दक्षतेमुळे व आरोग्याबद्दल घेतलेल्या खबरदारीमुळे आरोग्याच्या बाबतीत त्याने अधिक सजग व्हायला शिकवले. दरवर्षी ठरलेले आजार आपण मनात आणलं तर टाळू शकतो. ही शिकवण कोरोनाने दिली. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय कोरोनाने मोडीत काढली. स्वतःची कामे स्वतः



शिवराज २०२२

याची जाणीव झाली. अनीवश्यक खेरेदीवर आला बसला.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, बरेच जण स्ववलंबन शिकले. घरात पाण्याचा ग्लासदेखील न उचलणारे स्वयंपाक घरात मदत करु लागले. घरात कामवाली बाई नसल्याने सर्व कामे स्वतः करु लागलो. मुलांना घरातील लोकांचे प्रेम व सहवास मिळू लागला. पाळणाघरातून सुटी मिळाली. नात्याचे अर्थ समजू लागले. एकमेकाची काळजी घेऊ लागली आणि कदर करु लागलो. आपल्या सर्वप्रकारच्या कलादेखील आपण लोकापर्यंत कशा पोहोचविता येतील हे शिकलो. एक मार्ग जर बंद झाला, तर दुसरा मार्ग आपोआप तयार होतो, हे यातून शिकायला मिळालो. पैशाचा माज दाखविणारे मोठमोठे कार्यक्रम, विवाह सोहळे आम्ही थोडक्यात करु लागलो. निसर्गात प्रकषणि बदल झाले. सरकार अनेक प्रयत्न करून देखील इतकी वर्षे गंगा नदी शुध्द करु शकले नाही. ती दोन महिन्यांत शुध्द झाली. वायू, ध्वनी, जल आणि इतर सर्वच प्रकारची प्रदूषणे फार कमी झाली. त्याचा परिणाम अनेक पशू पक्षी, प्राण्यांच्या प्रजातीमध्ये मोठी वाढ झाली. अन्नसाखळी न तुटा निसर्गसंतुलन झाले. वेगवेगळ्या पक्ष्यांचे दुर्मिळ झालेले आवाज ऐकू येऊ लागले.

पैशामागे धावणारे आम्ही, कुठेतरी माणसाला थांबावे लागते, हे समजले. पैसा हे सर्वस्व नाही. हे पुन्हा एकदा ‘कोरोना’ नामक परिस्थितीने दाखवून दिले. मी माझे करता करता दुसऱ्यांबद्दलही थोडा विचार करायला शिकलो. उदाहरण घ्यायचे, तर घरातील कामवाली तिचा उदरनिर्वाह कसा चालेल. या विचाराने आम्ही तिला पगार देऊ लागलो. अनेक जण आपल्याला जमेल तशी मदत गरजुना करु लागले. अनेक काळाच्या पडद्याआड गेलेल्या भारतीय संस्कारांची आम्हाला आज नव्याने गरज भासू लागली. हे संस्कार वैज्ञानिक पायावर आधारित आहेत, कळून चुकले हे मात्र

करता येणे किती महत्वाचे आहे, याची जाणीव या काळात झाली. अनिश्चित भविष्यासाठी आर्थिक नियोज करणे, बचत करणे, यासारख्या गोष्टीकडे कोरोनाने गंभीरपणे पाडऱ्यास शिकवले.

या परिस्थितीत मावाला आपल्या ज्या बुद्धीवर गर्व आहे, ती देखील यापुढे निरप्रभ झाली आहे. आज मुक्तपणे तो चार भिंतींच्या पलीकडे श्वास घेऊ शकत नाही. मानवाच्या स्वप्नांचे नव्हे; हे तर अहंकाराचे पंख छाटले गेले. पण खरंच कोरोनाने आम्हाला काय शिकवले? जसे नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन परिणाम असतातच सकारात्मक गोष्टींचा विचार केला, तर आम्ही कुटूंबासाठी वेळ द्यायला शिकलो. कामानिमित बाहेर राहणारे आम्ही एकमेंकाच्या जवळ आलो. घरातील लोकांच्या आवडीनिवडी समजायला लागल्या. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कुठली ना कुठली कल असतेच. या ‘लॉकडाऊन’ च्या काळात आपल्यातील कलेला वाव मिळाला. कला जोपासू लागलो. कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती केली. कुणी चित्रकार, कवी, लेखक, गायक होऊ लागले. घरातील महिला व पुरुष दोघेही बाहेर मिळणारे नवनवीन पदार्थ कून बनवू लागले. त्याच्यामुळे त्यांच्यातील पाककला बहरु लागली. शहरी जीवनाची आवडए क्रेझ आमची क्षणार्धात कमी झाली. ‘आपला गाव बरा गड्या’ असे म्हणू लागलो. गांधीजींनी ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश एकेकाळी दिला होता. तो गरजेचा वाटू लागला व अनेकांनी तो आमलात आणला. बाही पडायचे नसल्याने घरचे सात्विक अन्नच खाऊ लागलो. हॉटेलिंग बंद झाले. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याचा खर्च वाचला. कारण हॉटेलस् बंद असल्यामुळे साहजिकच जिभेचे चोचले पुरविणाऱ्या खर्चावर नियंत्रण आले. बाहेरचे पदार्थ खाल्याने होणारे आजार बंद झाले. त्यामुळे डॉक्टरांकडे दवाखाण्यात होणोरा खर्चही वाचला. घरातील उपलब्ध साधनसामग्री वरही जगता येते,



नक्की. मूळात एखादे संकट, प्रतिकूल परिस्थिती येते ती आपल्याला शिकवण्यासाठीच म्हणून आपण त्या संकटांना सामोरे गेले पाहिजे.

दूरचित्रबाणीतून सगळीकडे च पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक मालिका सुरु झाल्या त्यामुळे आपली भारतीय संस्कृती काय आह? हे लहान मुलांना माहिती होऊ लागली. तसेच इंटरनेटच्या युगात कालबाबू होत चाललेले बैठेखेळ एक पिढी दुसऱ्या पिढीला शिकवू लागली. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान सर्वच पिळ्यांतील लोक आत्मसात करू लागले; जसे की 'केजी' पासून महाविद्यालयीन विद्यार्थी 'ई-लर्निंग' च्या माध्यमातून शिकू लागले. चांगल्या विचारांची देवाणघेवाणही व्याख्यान, मुलाखत, संवाद हे अनेक 'एप' द्वारे एकमेकांपर्यंत पोहचू लागले. ती

आपल्याला शिकवण्यासाठीच. म्हणून आपण त्यातून शिकू आता ही महामारी कायमची हद्दपार कशी होईल. यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आजचे कोरोना बरोबरचे युध हे श्रीकृष्णांच्या गोष्टीतील राक्षसासारखे आहे. 'कोरोना' रुपी-राक्षस हा जवढे जास्त लोक एकत्र येतील, तेवढा तो मोठा होत जातो आणि जर आपण श्रीकृष्णाप्रमाणे त्याच्यासमोर न जाता गर्दी न करता घरात राहिलो, तर त्याचे सगळे वार निकामी होतील. मग हा राक्षस हळूहळू छोटा होईल आणि आटोक्यात येईल. आयुष्यात एक आठवण नक्की असेल, की 'एक विषाणू आला अन् आयुष्य बदलून गेला...!'



कणकागिणी क्षाणित्रीषाई

अरे, झेलले जीने शेणा-मातीचे घाव,
ती ना मागे फिरे, तिने केला होता ठराव
ज्यांना वाळीत टाकले,
त्यांना तिने सावरले
पाहिले नाही देवी सरस्वतीला कधी
ज्ञानाची एकच देवी ही माझी सावित्री
अंगावरती घाव झेलते
मन मात्र घटू करते
चूल-मुलाच्या बंधनातून
स्त्रीला ती मुक्त करते
स्त्रियांचे आयुष्य बहरले ज्ञानाने
ज्योति सावित्रींनी यश आले प्रयत्नांचे
पतीच्या पत्रातही लिहिते जनसेवेची गाथा
का म्हणूनये तिला जनसेवेची माता !
मिळाले आयुष्य जितके सारे जनसेवेत घातले
आयुष्याच्या प्रवासात मात्र दगड-धोंडे झेलेले



कृ. गायत्री जनार्दन मरकर
B.A.-II



ठोविड आणि युवा

कु. विक्रम श्रीकांत लोहार

B.A.-III (English)

आज या एकविसाव्या शतकामध्ये मानवासाठी मरण खूपच स्वस्त झालयं त्याच्या कित्येक पटीने महाग जगण झालयं. माणसाचा जगताना त्याला अनेक आव्हाने, संकटे, समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणजे आयुष्यात संकटे, समस्या नसावीत असे नाही. पण काही वेळा त्या संकटांना सामोरे जाता – जाता लोक पूर्णपणे खचून जातात.

सध्याचाच एक संघर्ष म्हणजे कोरोना; ज्या साथीच्या रोगातून आपण अजूनही पूर्णपणे बाहेर पडू शकलो नाही. कोरोनाचा किती भयंकर परिणाम झाला किंवा होत आहे ते आपण सर्वजण पाहत आहोत. याचाच एक परिणाम म्हणजे युवा वर्गावर व देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आपल्याच नाहीतर संपूर्ण जगभरात याचा प्रादूर्भाव आढळून येतो.

आपल्या देशाचाच जर विचार करायचा झाला तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. सन २०११ च्या

जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही १२९ कोटी होती. आणि सध्या बघायचचं झाल तर २०२१ च्या जनगणनेनुसार भारताने १४० कोटीचा टप्पा गाठलेला आहे. ही एकच बाब आहे ज्यामध्ये आपण भरपूर जलगतीने प्रगती करत आहोत. आता हे कितपत चांगले आणि कितपत वाईट? हे तुम्हीच ठरवा. कोरोनाचा प्रभाव वेगवेगळ्या क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हे पाहतच आहोत. त्यातीलच एक घटक म्हणजे युवा वर्गावर किंवा तरुण वर्गावर झालेला परिणाम. सध्या भारतात जवळपास १० कोटी कदाचित त्यापेक्षा जास्त युवा वर्ग अशी आहे. जी नोकरीधंदा करीत नाही. आणि शिक्षणाच्या प्रक्रियेतही नाही. कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारच गंभीर परिणाम झाला अरून, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न उणे होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात येत आहे. प्रगतीऐवजी अधोगती होऊन गरिबी पुन्हा डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे. मात्र या महामारीचा जास्त फटका बसला आहे, तो या



१५ ते २९ या वयातील युवा वर्गाला.

बेरोजगारी, शिक्षणातील खंड आणि शिक्षण पद्धतीचे अपयश या तीन तिघाड्यांनी सध्या युवा वर्गाला बेजार केले आहे. कोरोनाच्या महासाथीपूर्वीची तरुणांमधील श्रमशक्ती सहभागाच्या दारात कमालीची घसरण झाली होती. २००४-०५ मध्ये हे प्रमाण ५६.४ टक्के होते. ते आता २०१८-१९ मध्ये ३८.१ टक्क्यापर्यंत घसरले आहे. या आकडेवारीपेक्षा वास्तव अधिक अस्वस्थ करणारे आहे. श्रमशक्तीतही नाही, शिक्षण आणि प्रशिक्षणातही नाही अशी जबळपास १० कोटी तरुण लोकसंख्या सध्या भारतात आहे. म्हणजे हे १० कोटी तरुण ना धड कुठे काम करत आहेत, ना कामाचा शोध घेत आहेत आणि ना धड शिक्षण घेत आहेत. कौशल्यावृद्धी, उद्योजकता आणि रोजगारनिर्मिती या तीनही आघाड्यांवर केंद्र सरकारने प्रयत्न करूनही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून हे स्पष्ट होत आहे की, आर्थिक घसरणीच्या या कालावधीत तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार होण्याची भिती आहे. आणि अर्थातच कोरोना महामारी त्यास अपवाद नाही. भारतीय युवा वर्गावर झालेल्या या आर्थिक आघाताचा सामना करण्यासाठी केंद्र सरकाचा एक निश्चित असा दृष्टिकोण असणे आवश्यक असून केवळ युवा वर्गाची त्यातून सुटका करणे हे एकच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता लोकसंख्या आपत्तीही टळेल, यावरही भर द्यावा लागणार आहे.

तरुणांमधील बेरोजगारीचा दर उद्योगचक्राशी अधिक निगडित आहे. उद्योग चक्र मंदावले तर बोरोजगारी वाढते. कोरोनाचा महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला लागलेल्या उतार याचे कारणही

प्रादुर्भाव आहे. अनुभव आणि कौशल्य यांच्या अभावामुळे अधिकाधिक तरुणांना घरी बसविले आहे. तसेच वाढत्या कंत्राटी स्वरूपाच्या कामाचाही ताण तरुणाईवर पडत आहे. त्यामुळे त्यांची रोजगार स्थिती नाजूक आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे (आय.एल.ओ.) करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कोरोना महासाथीच्या आधी तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढेल., व्यक्त केलेला असा अंदाज तीव्रपणे खरा ठरला. आशियायी विकास बँक व आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमार्फत एका अभ्यासात त्यांनी सांगितले आहे की, एकट्या भारतात ४० लाख तरुणांना कोरोना महामाथीमुळे बेरोगगार व्हावे लागले, असे भाकित वर्तविष्यात आले होते.

तसेच कोरोनामुळे जगभरातील ७३ टक्के तरुणांच्या शिक्षणात बाधा निर्माण झाली आहे. त्यातही भारतातील अनुभव अत्यंत क्लेशदायी आहे. कारण सर्वांकडेच इंटरनेट व स्मार्टफोन नसल्याने अनेक ठिकाणी असमानता आढळून येत आहे. कोरोनातील आकडेवारीवरून असे सुस्पष्ट होते की, मुलांच्या तुलनेत या कोरोना काळात महासाथीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. त्यामुळे अनेक घरामध्ये उत्पन्नाचे स्रोत आटले. त्यामुळे अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील मुला-मुलींना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिक्षणावर तुळशीपत्र ठेवावे लागले.

भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटल दरी निर्माण झालेली दिसते. त्यामुळे शिक्षणातील बाधा अधिक व्यापक प्रमाणात पसरत आहे. स्मार्ट फोन नसने आणि इंटरनेटची जोड नसणे या असमतोलातील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे



अनेकांना शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. टाळेबंदी शिथिल झाल्याने अनेक ठिकाणाच्या शाळा आता हळुहळू उघडू लागल्या असल्या, तरी अजूनही शहरांतील शाळांनी गर्दी टाळण्यासाठी आँनलाईन शिक्षणावर अधिक भर दिला आहे. “विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आर. सी. कुहड समीतीने अलीकडेच सादर केलेल्या अहवालात भारताच्या विद्यमान डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधील तफावतीवर झगझगीत प्रकाश टाकला आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधील या दरीमुळे शिक्षण क्षेत्रात आँनलाईन पद्धत रुजवण्याविषयी लागणारे पोषक वातावरण भारतात निर्माण होऊ शकले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.”

डिजिटल दरी, बिनपैशात घरातील कामे करण्याच झालेली वाढ आणि घराघरांत उत्पन्नाचे आडलेल्या स्नोतांवर तातडीने तोडगे काढण्याची गरज आहे. यामुळे शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असुन त्याचा तरुणांवर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे दीर्घकाळापर्यंत परिणाम संभवू शकतात. बेरोजगारी वाढणे तसेच असमानता वाढणे आणि कमी मानवी भांडवली विकास इत्यादी स्वरूपात हे परिणाम होऊ शकतात. तरुणांमध्ये हे असे बेरोजगारीचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील चित्रही निराशादायी आहे. बहुराज्यीय, बहुसंस्थात्मक, बहुमंडळ शिक्षण पद्धती या सर्व यंत्रणा कोरोना महासाथीमध्ये कमालीच्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे पदवी परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थीची कुचंबणा होत आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सातत्याने लांबणीवर पडत आहेत.

त्यामुळे अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना ना कुठे मुलाखती देता येत आहेत ना त्यांची भरती कंपन्यांना करता येत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीमध्येही अडथळे निर्माण होत आहेत. कारण शासनाच्या भरतीप्रक्रियेच्या परीक्षा पुढे-पुढे जात असल्याने विद्यार्थ्यांच्या वाढत्या वयाची अडचण निर्माण होत आहेत. “कोरोनाच्या काळातील दोन वर्षांचे चक्र भेदणारे अनेक अभिमन्यु डिजिटलच्या ज्ञानात अडखळत आहेत.” त्यामुळे वातावरणात अतिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून अनेकांना रोजगारालाही मुकाबे लागत आहे. अर्थात हे अल्पकाळासाठी वेदनादायी असले तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम संभवतो.

जर एखाद्याला काही काळासाठी बेरोजगार व्हावे लागले, तर त्याला पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यावेळी त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्याकडे न पाहता, संबंधित उमेदवाराला मागील नोकरीत किती वेतन होते आणि तो मधल्या काळात किती दिवस बेरोजगार होता हे पाहिले जाते. उमेदवाराला नोकरी देताना त्याचे वेतन आणखी कमी करण्याकडे रोजगारकर्त्यांचा कल असतो. त्यामुळे महासाथीत रोजगार गमावलेल्यांचा वेतन श्रेणीचा स्तर पुन्हा रोजगार मिळवताना मोठ्या प्रमाणात घडलेला आढळून येते. हे भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे.

बाजारात रोजगार उपलब्ध नसल्याने वाढती बेरोजगारी, डिजिटल दरी आणि विद्यार्थी गळतीमुळे शिक्षणात निर्माण झालेली बाधा आणि सतत परीक्षा लांबणीवर पडत असल्याने हातात पदवी प्राप्त न होणे. या द्विधा मनःस्थितीचा



सामना तरुणांना करावा लागत आहे. कोरोना महासाथीमुळे भारताच्या केवळ आर्थिक प्रगतीलाच खीळ बसले ली नाही, तर युवाशक्तीच्या क्षमतांना वाढ करून देण्याच्या कार्यातीही अडथळे निर्माण झाले आहेत. “सर्वाधिक युवाशक्ती” असलेला देश म्हणून भारताने नावलौकिक आहे. असे असले तरी भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे लवकर धोरणात्मक पावले उचलली गेली नाही, तर मोठ्या रोजगारहीन युवाशक्तीचा बोजा भारतीय अर्थव्यवस्थेवर पडण्याची दाट शक्यता आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची वायचाल नकारात्मकतेकडे सातत्याने सुरुच राहिली तर कदाचित ही परिस्थिती लवकर अवतरेल, अशी भिटी आहे.

गेल्या दशकभरात उत्पादन, बाधंकाम, व्यापार, हॉटेल आणि दळबळण या क्षेत्रांनी अनेक रोजगारांची निर्मिती केली. परंतु या सर्व क्षेत्रांना कोरोनाचा अधिक फटका बसला आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीचे चक्र मंदावले आहे. उलटपक्षी या क्षेत्रातील रोजगार आक्रसत चालले आहेत. रोजगार निर्मितीची काळाची भूमिका निभावण्या या क्षेत्रांना चालणा देण्यासाठी, विशेषत: युवाशक्तीला रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी, सरकारने आता तातडीने धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे. तरुणांच्या बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी ‘जीन ड्रेझ’ यांनी सुचविल्यानुसार नागरी बेरोजगार योजना राबवून तरुणांसाठी चांगल्या कामाचे रोजगार उपलब्ध होतील. यावर लक्ष केंद्रीत करून त्यानुसार धोरण राबविणे सद्यःस्थितीत महत्वाचे आहे. तसेच

तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा किंवा व्यापार उद्दिष्ट निर्माण करण्यासाठी शासनाची बुस्टर मदत ही मिळण गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात कौशल्यज्ञान वृद्धी कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. तसेच डिजिटल दरीवरही उपाययोजना शोधाव्या लागणार आहेत. देशातील एक चतुर्थांशाहूनही कमी घरांमध्ये इंटरनेट जोडणी असल्याचे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणातून निर्दर्शनास आले आहे. आणि ज्या घरांमध्ये विद्यार्थी आहेत आणि इंटरनेट जोडणी नाही अशा घरांची संख्या तर एक दशांशापेक्षा कमी असावी, असा अंदाज आहे. बहुतांश राज्यांनी इंटरनेट जोडणी आणि शाळांमधून विद्यार्थी-गळती थांबविष्यासाठी काही ना काही उपाययोजना केल्याचे दून आले आहे. परंतु व्यापाक प्रमाणात हे प्रयत्न होणे गरजेचे आहे. आव्हाने आणि त्यांची पूर्ता करताना सर्वच राज्ये ते एकाच क्षमतेने करतील असे नाही. त्यामुळे राज्यांची क्षमता वाढावी यासाठी केंद्र सरकारनेच त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. केंद्राकहुन मदतीचा हात न आल्यास राज्यांमधील तरुणांमध्ये रोजगार प्राप्तीची खदखद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अशा शिक्षण पद्धतीवर लक्ष केंद्रीत क रायला हवे, की ज्यातून फक्त रोजगारच्छुकांचीच निर्मिती होणार नाही तर रोजगारांची ही निर्मिती होईल आणि अधिकाधिक तरुणांनी व्यवसायाकडे, उद्योजकतेकडे वळावे यावरी भर दिला जाणे महत्वाचे आहे. उद्योग आणि सरकार यांनी एकत्र येऊन कौशल्य विकास आणि



त्याची पुरता करणारे उमेदवार यांच्यात समतोल साधण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंतिक गरजेचे आहे.

ऑक्टोबर, २०२० मध्ये घेतलेल्या जागतिक आर्थिक आढाव्यात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे कोरोना महासाथने भारतीय अर्थव्यवस्थेवर आपला प्रभाव पडला आहे. श्रमबाजारात या धक्यातून सावरायला बन्यापैकी वेळ लागणार असल्याने भारताचा विकासही मंदावलेला आहे. त्यातच बेरोजगारी, अनिश्चिततेचे गुंतवणुकीचा वेग/ओघ आटणार असून त्यामुळे अर्थचक्र कमालीचे मंदावणार आहे.

वाढती वातावरण आणि ताळेबंद यांचा समतोल किंवा ताळमेळ साधतात. अशा परिस्थितीत युवाशक्ती बेरोजगार राहणे भारतासारख्या देशाला परवडणारे नाही. आधीच भारतात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यात तरुणांचे सळसळते रक्त अधिक काळ बंदिस्त ठेवणे दुरापास्त आहे. त्यांच्या कार्यक्षमतेला योग्य वाट देऊनच अधिक हितकारक ठेरेल. योग्य उपक्रम आणि चुका सुधारण्यासाठी प्रयत्न यांतून रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील त्रुटी दूर करता येऊ शकतील. अन्यथा लोकसंख्या शास्त्रीय संकटांचा स्फोट होईल. पूर्व आशियायी देशांनी त्यांच्याकडील तरुणाईचा सुयोग्य वापर करून आपली आर्थिक प्रगती साधली आहे. त्यापासून धडा घेणे गरजेचे आहे.

तरुणांनी जगण्याला कर्तृत्वाचे बळ देण्यासाठी कोरोनाच्या महाविळख्यातून बाहेर पडून आपल्या जगण्याच्या प्रवाहात आपल्या क्षमता विकसित करून जगण्याची दिशा निश्चित करण्याबरोबरच कुर्तृत्वाला झालाळी प्राप्त व्हावी. मनातील न्युनगंड

काढून टाका आणि निराशेची कात झाडून टाका. आपल्या करिअरच्या संधीला आपलेसे करून ही संधी माझ्यासाठीच या विधानाला दृढ करून जगण्याचे पंख बळकट करा.

आयुष्याच्या क्षीतीजावरती...
आपण आपले 'लक्ष्य'
निश्चित करा...
जगण्याच्या प्रवाहाला दिशा देण्यासाठी
प्रयत्नशील राहा...
जगणे सुंदर आहे
याची साथ आपल्या
कर्तृत्वाला द्या
जगण्याचे पंख आपुले
बळकट झाले रे
याची देही याची डोळा स्पष्ट होईल रे
'अवघे विश्वची माझे घर' हा
ज्ञानेश्वरलिखित विचार जर प्रत्येक माणसाने
अमलात आणला तर कोरोनासारख्या महामारीला
व त्यामुळे आलेल्या अडचणींवर आपण नक्कीच
मार्गक्रमण करू शकू. कोरोना या छोट्याशा
विषाणुने माणसाला जांग केल, बन्यापैकी भानावर
आणल. कोरोना माणसाला माणूस म्हणून
बघण्याची पुन्हा एकदा संधी दिली. कोरोनानंतरचे
हे जग अडचणींनी भरलेले तर असणारच आहे. पण
त्यावर मात करण्यासाठी मनुष्य नावाचा प्राणी पुन्हा
एकदा नव्या उमेदीने चालणार आहे.





शिवराज २०२२



शहद माझे क्षोष्टी

कु. समृद्धी विठ्ठल खोत
B.Sc. III

शब्द चांदणं पाहा चमकते अजून

कवितेचा जन्म झाला माझ्या लेखणीमधून

लेखन हा लेखकाचा खरा दागिना असतो. एखाद्या गोष्टीला शब्दांच्या ओळीत कसं उतरवायचं हे
लेखकालाचं जमतं.

मराठी साहित्यात कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांना मराठी साहित्याचा तारा म्हटले
जाते. या शिवाय पुरुषोत्तम देशपांडे, प्रल्हाद अत्रे, विंदा करंदिकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई, राजन
गवस अशा अनेक कवी व लेखकांनी अनेकांच्या मनात ठसा उमटवला आहे.

रोजच्या आयुष्यात वावरत असताना क्षणाला क्षण अन् दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे जात
असते. कधी तरी असा क्षण येतो ज्यावेळी आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जात.

खरं तर मलाहि कविता लिहिण्याची आवड आहे. मी पाचवीपासून कविता लिहू लागले. पण मी माझ्या
कविता कोणाला दाखवल्या नव्हत्या. कारण मला त्यावेळ कवितेतील इतकं ज्ञान नव्हते. त्या प्रकाशित
करण्याचे मार्गही माहीत नव्हते. काही दिवसानंतर मी माझ्या कविता घरच्यांचा दाखवल्या. त्यांना त्या
आवडल्या. त्यावेळी मी गडहिंगलज हायस्कूल गडहिंगलज या शाळेत शिकत होते. आमच्या वर्गाला मराठी
शिकवण्याकरीता पल्लव मॅडम होत्या. त्यांनी आणि सुतार सरांनी माझ्या कविता वाचल्या. लहान पण
उत्कृष्ट शब्दरचना असल्यामुळे त्यांनीही माझ्या कवितेच कौतुक केलं. त्यावेळी आमच्या शाळेचे सचिन
शिंदे सर अनेक साहित्य क्षेत्रात नावाजलेले होते. त्यांच्या कवितेने अनेक कविसंमेलने गाजवली होती.



न अनुभवलेले असुभवही **शिवराज** २०२२

कागदावर उमटवत असते.

कोणतेही लिखाण हे ठरवून जमत नाही.

काव्य सूचवून सूचत नाही, तर ते मनातून उस्फूर्तपणे यावं लागतं. त्याला वेळेचं बंधन नसतं मनाच्या कोपन्यात दबलेल्या शब्दांची जुळवा-जुळव करून अलगद कागदावर उतरवल जात ते लिखाण मनाला भावणारं असते.

कला ही कलाच असते. आणि कला आपल्याला ओळख निर्माण करून देते. साहित्य वाचकाला विश्वास मिळवून देते. योग्य निर्णय घेण्यास प्रोत्साहन देते. खरे साहित्य तेच असते. ज्यात चिंतन असते. सौंदर्याचे सार असते. लेखकाने शब्दांमध्ये भावना उतरवून लिहलेले जग असते.

मनातील भावनांना जिवंत करते
ती असते लेखणी
विखुरलेल्या शब्दांना जोडून मांडते
ती असते लेखणी
उधाणलेल्या मनाला अलगद सावरते
ती असते लेखणी
कल्पनेच्या दुनियेत नकळत रमवते
ती असते लेखणी



पल्लव मँडमांनी व सुतार सरांनी माझी ओळख शिंदे सरांशी करून दिली. सरांनी माझ्या कविता वाचल्या आणि अभिप्रायच्या रूपात त्यांनी खूप कौतुक केले.

पुस्तके वाचनाची आवड मला होतीच त्यामुळे त्या पुस्तकांमुळे माझा शब्दभांडार वाढण्यास मदत होत होती. नव नवीन शब्दांची ओळख पुस्तकांमुळेच मिळाली. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. मी कवितेनंतर चारोळ्या, लेख, कथा लिहायला लागले. सरांनी मला कविता प्रकाशित करण्याचे मार्गही सांगितले. त्यामुळे माझे लेखन वृत्तपत्र, दिवाळी अंक व अशा वेगवेगळ्या पुस्तकांमधून वाचकांपर्यंत पोहचले.

शाळेत असताना मला जसे मार्गदर्शन मिळाले तसेच आता शिवराज कॉलेजमध्ये असताना मिळाले. आमच्या कॉलेजच्या ग्रंथालयातील कलकुटी सरांमुळे मला संधी मिळाल्या. कॉलेजमध्ये कविता वाचन, शिवराज मँगऱ्यान, शिवराज दिवाळी अंक अशी कोणतीही साहित्य क्षेत्रातील माहिती असेल ती त्यांनी माझ्या पर्यंत पोहचवली. त्यामुळे कॉलेजमध्येही असताना माझ्या लिखाणाला योग्य व्यासपीठ मिळाले. फक्त अंगी कला असून चालत नाही त्याकरता योग्य व्यासपीठ देणारी व्यक्तीही महत्वाची असते. या लेखन प्रवासामुळे शब्द माझे आता सोबती झालेत. माझ्या या लेखनाच बन्याच ठिकाणी सत्कार समारंभातून माझे कौतुकही झालं.

कविता नुसती सूचत नाही मला
काळीज अगदी विरघळून टाकते



शिवराज २०२२

तिरंगा...

स्वातंत्र्य लढ्याच्या गर्द धुक्यात काहींचे चेहरे ठळक
तर काहींचे अस्पष्ट दिसे
पण प्रत्येकाची जीवनगाथा कणाकणात रोमहर्षक वाटे
इतिहासाची पाने पालटता दृश्य सारे मस्तिष्कात साठे,
चूक-बरोबर, सत्य-असत्याच्या नकळत वादळात गुरफटे
अन्यायाचे, पारतंत्राचे मेघ काळे मनात दाटे.
बघूनी देशप्रेम ते त्या मेघालाही पाझार फुटे
भूतकाळाच्या काळोखातही येणार लख्ख प्रकाश।
वर्तमानाच्या गुलामगिरीत ना प्रकाशाची एक ज्योत दिसे
नयन अश्रूच्या थेंबामधुनी मज प्रतिबिंबही त्याचेच दिसे,
डोळे उघडता नयनपटलावर रंगाही तिरंगाच वसे



- कृ. सृष्टी बाबासाहेब मोकाशी

B.Com.-II

निरोप



दूर आहे सासर लांब
सण मोठा भाऊबीज आला
नको, पाखरा थांब.
सांग जाऊनी निरोप ताईला
सजवल्या पाटावरती
मायेच्या ग ताटामधुनी
प्रकाशल्या घेऊन ज्योती
ताई ओवाळील मजला कुणी
कसा समजावू वेड्या मनाला
ताई मजवर का रुसली
वनी कोमेजल्या फुलाला
दिसेना उषा हसलेली
वाट पहात पहात आहे भाऊ
पूर मायेचा नयनी आला
धाऊनी जा पाखरा पाहू
सांग जाऊनी निरोप ताईला

कृ. विवेक आनंदा बिर्जे
B.Com.-II



आई...

आई म्हणजे एक सुंदर आठवण,
हृदयावर कोरलेलं एक प्रेमाचं
गोंदण ।

आई म्हणजे दुसऱ्यासाठी
झिजणारं चंदन,

मोगऱ्यांनी फुललंलं
घरासमोरचं अंगण ।

आई म्हणजे आपोआप गळणारे अश्रु,
आठवा, आईविना हंबरडे फोडणारे वासरु ।

आई म्हणजे एकरम्य वातावरण
उभं राहतं तिच्यासमोर गेलेलं जीवन

आई म्हणजे हळवं मन,
हृदया पर्यंत भिजलेलं मायेचं ओलं पान ।

आई म्हणजे मायेनं केसात गोजारंण,
रोम-रोम जागा होतो, तिच्या या स्पशनि ।

आई म्हणजे व्याकुळ प्रेम,
कधी-कधी रागही येतो जेमतेम ।

आई म्हणजे प्रेमाची मूर्ती
देवाहूनही महान अशी श्रधेची पूर्ती

आई म्हणजे बाळाचा पहिला शब्द
ऐकून आईही होते स्तब्ध ।

आई म्हणजे मायेचा मळा,
आई विना जीवन येतो गळा ।

आई तुझ्या आठवणी साठल्या माझ्या मनी,
रूप तुझे आठवुनी गातो अशी मी रोज गाणी ।



प्रेम कॉलेजमधल...

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालत चालत जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोर खुलली...
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण हत तिच्या मारी
मागे वळून बघितल तर तिची मैत्रिण दिसली.

त्यादिवशी ती वर्गात आली
येवून नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलण्यासाठी जीभ सरसावली
पण...हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
'प्लीज, पुढे बसशील ती पहा
माझी मैत्रिण आली.'

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली
गाडी घेवून जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठूनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणून लिफ्ट मागितली
'थांब गाडी लावुन येतो!'
म्हणून गेट पाशी सोडली...
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच
टाटा करून सटकली...

- कृ. सोहेल हसन मुल्लाणी

B.Com.-II

- कृ. रोहीत शरद पाटील

B.Com.-II



शिवराज २०२२



बाप...

बाबा, बाबा म्हणत म्हणत
कशी मोठी झाले
हे काही कळलचं नाही
जन्माला येतो तेव्हा
पहिला शब्द
तो आई असतो
आई असे उच्चारतो
आई माया देते
तितकेच बाबा प्रिय असतात
पिल्यांच्या पोटासाठी
घाम गाळणारा बापच असतो
बापाची उपमा
थोड्या शब्दांत
सांगून चालत नाही
शेवटी बाप हा बापच असतो.

आहे ती मैत्रीण माझी...

आहे ती मैत्रीण माझी
थोडीशी शांत,
थोडीशी खोडकर,
थोडीशी अल्लड,
थोडीशी ठेंगणी ...
दिलखुलसपणे हसली की
लालबुद्द होणारी,
पण अशी मन भरून
हसली की सुंदर साजरी दिसणारी
रुसलीचं जर कधी तर चॉकटेलच्या
अमिषाने रुसनं विसरून हसणारी ...
कधी अबोल राहणारी, तर
कधी कधी मनभरून गप्पा मारणारी
आहे ती मैत्रीण माझी...
ना कधी मतलबी वागणारी
खूप सान्या फ्रेंड सर्कलमध्ये
स्पेशल वाटणारी...
खूप गोड हसते ती
खर तर हसताना खुप गोड दिसते ती...
हसताना तिची ती निरागस छ्बी
आत्ता या क्षणी ही ती माझ्या डोळ्यात उभी..
तिच्या त्या हस्यासमोर कोणत्याही अटींची
गरज नसे.

- कृ. अस्मिता मोहिंते
B.Com.-II



- कृ. सुभाष तानाजी लोहार

B.A.-I



शिवराज २०२२

‘सत्ताकारण’

आल्या जवळ निवडणुका, की
प्रत्येक नेत्याच्या डोक्यावर
चढते सज्जनपणाची टोपी
घेऊनी हाती पक्षीय झेंडा
मिरवित सगळीकडे एकच नारा
जोडुनी दोन्ही मतांसाठी हात
मागितला जातो मतांसाठी जोगवा,
मग तोच हात सतेवर आला, की
उलटतो तरी कसा ?
वाच्यासंगे झेंडे बदलुनी
साहेबाच्या पाठी
‘जय’ म्हणून राहावे कार्यकर्त्यांनी
राजकारण आहे प्रत्येक क्षेत्रात
स्वार्थ निघतोय प्रत्येक कामात
पोकळ गप्पा, निव्वळ भाषण
सतेसाठी दिली जातात
निव्वळ खोटी आश्वासनं
जनता मात्र भरडली जातेय यात...
इथं जनतेचं कुणाला पडलयं !

पुढे करुन लोकशाहीला
स्वतःचं पोट भरलं जातय
धर्मनिरपेक्ष म्हणत
धर्माला पुढं करुन
राजकारण खेळलं जातय
जातीवाद टांगून
तरुणाईत भांडण लावलं जातय
तुझं रक्त लाल, तुझं रक्त नीळं
म्हणून मनी बिंबवलं जातय
विकास नाही जनतेचा
जनतेला भरकटवलं जातय...
येईल कसं रामराज्य ?
इथं मूलभूत गरजांसाठीच
जनतेला हात जोडायला लागतोय
असं हे राजकारण देशाला
देशोधडीला लावतय... !

- कृ. तेजस्विनी अनिल पाटील

B. A. -III





शिवराज २०२२



‘चित्रकार’

कविता लिहिण्यासाठी
जेव्हाही मी बसलो
सूचत नाही शब्द मला
कारण समोर तुझाच चेहरा दिसतो.
चेहऱ्याकडे पाहताच तुझ्या
मी पेन हाताशी घेतो...
सुचलं नाही जरी काही
तरी तुझ्यावर मी कविता करतो
तुझ्या रूपाचे गुणगान मी
पेनच्या शाईने...
हळू हळू पसरु लागलो
आकाशातल्या चंद्रासारख्या
मी ही एक चंद्र काढू लागलो
विश्वास नाही झाला
हे पानावर मी काय रेखाटले
डोळे भरुन आले माझे
जेव्हा चित्र तुझेच आखले
तुझ्यावर कविता करण्याच्या नादात
बघ आज मी चित्रकार झालो...

- क्र. रविकांत चाळू घरती
B.Com.-III

पुस्तकवेडे...

आम्ही पुस्तकवेडे
आम्ही पुस्तकवेडे
कविता गाणी नाटक
खूप आम्हा आवडे ॥१॥
रंगीत चित्रे फुला मुलांची
कविता गाणी विविध तन्हेची
मजेमजेच्या गोटी वाचणे
खूप आम्हा आवडे ॥२॥
प्राणी पक्षी फुलपाखरे
कविता मधुनी वेली झाडे
सुर्य, चंद्र अन् तरे, वारे
खूप आम्हा आवडे
गुणवंतांच्या सुंदर गोष्टी
शुरवीरांच्या कथा स्फूर्तीच्या
विज्ञानाची, संगणकाची
जाटू आम्हा आवडे
इतिहासातील पराक्रमाच्या
क्रांतिकारक, देशप्रेर्मीच्या
साधूसंत अन् संस्कृतीच्या
गोष्टी आम्हा आवडे

- क्र. सादीया रसुल नदाफ

B.Sc.-I





शिवराज २०२२



मैत्रीच नातं

मैत्रीच हे निर्मळ नातं,
तुझ्याशी जुळलं
जीवनाच्या वाटेवर चालताना,
आयुष्याशी जोडलं
नात जसं असत दिव्याशी,
त्याच्या ज्योतीशी
तस आपलं नातं आहे,
आपल्या मैत्रीशी,
रात्र होती अंधारी
दुःखामध्ये बुडालेली
आता तुझ्या येण्याने,
प्रकाश बनुनी फुललेली
अर्थ जगण्याचा शिकवलास तू,
सोबत चालताना
साथ अशीच दे तू
नेहमी बरोबर असताना.

- कु. समृद्धी विठ्ठल खोत
B.Sc.-I





शिवराज २०२२

हिंदी विभाग



सब में सेवाभाव बढ़ाओ ।
कुटिल भाव मत रखो किसीसे
भ्रातुभाव फैलाओ ।
अपना पर का भेद हटाकर
जीव जीव अपनाओ ।

सब में सेवाभाव बढ़ाओ ।
बच्चा बच्चा देश का मालिक
यह आवाज उठाओ ।
सब में नीतिचरित्र बढ़ाओ,
देश का गौरव गाओ
- राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज

विभागीय संपादक
प्रा. डॉ. संतोष माने



शिवराज २०२२

अनुक्रमणिका

-----* गद्य विभाग *-----

- | | |
|--------------------------------------|-------------------------------------|
| • कन्या : भृणहत्या मानवता पर एक कलंक | कु. निशिंगंधा बबन सागर B.A. II |
| • नदी की आत्मकथा | कु. पुनम शंकर बेन B.A. I |
| • जिंदगी ना मिलेगी दोबारा | कु. शारदा मारुती पाटील B.A. I |
| • इंटरनेट की उपयोगिता | कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत B.A. II |
| • भारतीय संविधान का महत्व | कु. सोनाल डंगी B.A. III |

-----* पद्य विभाग *-----

- | | |
|-------------------------------|-------------------------------------|
| • शायरी | कु. पुनम शंकर बेन B.A. I |
| • होसला रख | कु. ऋषिकेश नवलगी B.Com III |
| • वो पुराने दिन | कु. ऋषिकेश नवलगी B.Com III |
| • अंतिम यात्रा | कु. श्वेता संजय चव्हाण B.Com III |
| • हिंदी भाषा | कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत B.A. II |
| • दोस्त | कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत B.A. II |
| • तु एक बार लड़का बनके तो देख | कु. ऋषिकाष नवलगी B.Com. III |
| • क्यो ? | कु. तेजस्विनी अनिल पाटील B.A. III |
| • एक रसी | कु. वैष्णवी विजय खपले B.A. I |
| • खुद की खोज | कु. वैष्णवी विजय खपले B.A. I |



शिवराज २०२२

अनुक्रमणिका

-----* गद्य विभाग *-----

- | | |
|--------------------------------------|-------------------------------------|
| • कन्या : भृणहत्या मानवता पर एक कलंक | कु. निशिंगंधा बबन सागर B.A. II |
| • नदी की आत्मकथा | कु. पुनम शंकर बेन B.A. I |
| • जिंदगी ना मिलेगी दोबारा | कु. शारदा मारुती पाटील B.A. I |
| • इंटरनेट की उपयोगिता | कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत B.A. II |
| • भारतीय संविधान का महत्व | कु. सोनाल डंगी B.A. III |

-----* पद्य विभाग *-----


- | | |
|-------------------------------|-------------------------------------|
| • शायरी | कु. पुनम शंकर बेन B.A. I |
| • होसला रख | कु. ऋषिकेश नवलगी B.Com III |
| • वो पुराने दिन | कु. ऋषिकेश नवलगी B.Com III |
| • अंतिम यात्रा | कु. श्वेता संजय चव्हाण B.Com III |
| • हिंदी भाषा | कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत B.A. II |
| • दोस्त | कु. अक्षता प्रतापसिंग रजपूत B.A. II |
| • तु एक बार लड़का बनके तो देख | कु. ऋषिकाष नवलगी B.Com. III |
| • क्यो? | कु. तेजस्विनी अनिल पाटील B.A. III |
| • एक रसी | कु. वैष्णवी विजय खपले B.A. I |
| • खुद की खोज | कु. वैष्णवी विजय खपले B.A. I |



शिवराज २०२२

अन्या - भ्रूण हत्या मानवता पक्ष एक अलंक

कु. निशिगंधा बबन सागर
B.A. II



भ्रूण हत्या का मतलब है कि
जन्म से पहले होने वाले बच्चे की हत्या
कर देना।

भ्रूण हत्या कानून -

१) पूर्व गर्भधान और प्रसवपूर्व
निदान तकनीक अधिनियम, १९९४
भारत में कन्या भ्रूण हत्या और गिरते
लिंगानुपात को रोकने के लिए भारत की
संसद द्वारा पारित एक संघीय कानून हैं।

२) भ्रूण परीक्षण के लिए सहयोग



देना व विज्ञापन करना कानूनी अपराध हैं ।
 “कन्या भ्रूण हत्या एक महापाप है ।
 इसके अपराधी हम और आप हैं” ॥

आज भारतीय समाज अनेक ज्वलंत सामाजिक समस्याओं से ‘जूझ़’ रहा है । जैसे की दहेज प्रथा, बालविवाह, कन्या भ्रूण हत्या आदि । आज वर्तमान समय केंद्र देश में कन्या भ्रूणहत्या की सूचनाएँ या घटनाएँ “दिन-दुनी रात चुनौती, सुरसा मुँह की माँति” लगातार बदली जा रही है । कन्या भ्रूणहत्या से भारतीय समाज पर एक बहुत बड़ा कलंक बन गया है ।

“गर्भ मे रहकर मैने भी खूब सपने संजोए ।

लेकिन फिर भी तुमने मेरे खून से अपने हात भिगोए ॥”

कन्या भ्रूणहत्या का सीधे से अर्थ हम लगाते हैं तो इसका अर्थ है की, ‘गर्भ में ही कन्या के भ्रूण की हत्या करना’ । आजकल गर्भ में ही पता लगा लिया जाता है कि गर्भ में भ्रूण लड़का है या लड़की । यदि भ्रूण लड़की होती है तो उसे गर्भ में ही मारा दिया जाता है, और गर्भपात करवा दिया जाता है ।

“कन्या है कुदरत का उपहार, ।

मत करो उसका तिरस्कार” ॥

कन्या भ्रूण हत्या का प्रथम कारण है की, समाज में कन्या के भार स्वरूप समझा जाता है । क्योंकि कन्या के जन्म से ही उसके साथ भेदभाव किया जाता है । परिवार के लोगों का मानना होता है कि कन्या पराया धन है इसलिए यह एक बोझ है ।



भारतीय समाज पितृसत्ताक प्रवृत्ति का है । इस समाज में माना जाता है की, लड़का ही अपने बंश को आगे चला सकता है लड़की नहीं । इसलिए उसका तिरस्कार कर दिया जाता है । भारतीय समाज पुत्र को पुत्री की अपेक्षा ज्यादा महत्व एवं गैरव प्रदान करता है ।

समाज में प्रतिदिन आधुनिक तकनीकियों का अविष्कार हो रहा है । जिसके कारण कन्या भ्रूणहत्या एक सरल आसान काम बन गया है । समाज में विद्यमान सामाजिक रुढ़ी के कारण भी कन्या भ्रूणहत्या दिन प्रतिदिन बढ़ रही है ।

“बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ ।

एक आदर्श माँ-बाप कहलाओ” ।

लिंगानुपात में लगातार कमी देखने को मिल रही है । जिसके कारण आज समाज की स्थिति चरमरा उठी है । विनाश की और समाज अग्रसर हो रहा है । कन्या ही बड़ी होकर इस प्रकृती की गति को निरंतर बनाकर रख सकती है । यदि कन्याओं की कमी होगी तो इस प्रकृती पर भी संकट आ जाएगा ।

“कन्या भ्रूणहत्या एक कुकर्म है, ।

इससे बड़ा न कोई दुष्कर्म हैं” ॥

सन १९९४ के भारत सरकार द्वारा निर्मित प्रसवपूर्व तकनिकी अधिनियम को और अधिक कठोर बनाना चाहिए । जिससे समाज में कन्या भ्रूणहत्या जैसी विकराल समस्या को रोका जा सके । जो व्यक्ति कन्या भ्रूणहत्या से संबंधित मामलों में लिप्त है उन्हे समाज से बहिष्कारित करना चाहिए ।

कन्या भ्रूणहत्या रोकने के लिए समाज के



द्वारा जन-चेतना कार्यक्रम व जागरुकता अभियानों का संचालन करना चाहिए। कन्या भ्रूणहत्या रोकने के लिए स्वयं महिलाओं को भी सशक्त होना चाहिए।

अन्त में निर्विवाद कहा जाता है कि, कन्या भ्रूणहत्या समाज पर एक कलंक है। समाज के युवाओं को आगे आना चाहिए। बुधिजीवी और महानुभवों का सहयोग लेना चाहिए। वर्तमान में पुरे देश में भारत के माननीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी द्वारा हरियाणा से 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' का अभियान शुरू किया। जिससे कि देश में लिंगानुपात १३३ से बढ़कर ११४० हो गया है। फिल्म अभिनेता अमीर खान ने भी अपने कार्यक्रम 'सत्यमेव जयते' में भी 'कन्या बचाओ' पर बल दिया है।

अंतः समाज को जागरुक होना पड़ेगा।
अन्त में इतना ही कहूँगी :

"बेटी है कुदरत का उपहार, मत करो उसका तिरस्कार"॥

"बेटी है कुदरत का उपहार, जीने का उसको है अधिकार"॥

'माँ चाहे मुझे प्यार ना देना, चाहे मुझे दुलार ना देना।

कर सको तो इतना करना जन्म से पहले मार ना देना"॥



शायरी...

- बंद किस्मत के लिए कोई ताली नहीं होती,
सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती।
जो झुक जाए माँ - बाप के चरणों में,
उसकी झोली कभी खाली नहीं होती ॥
- मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता,
कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता।
लोग तो मिल जाते हैं हर मोडपर,
लेकिन हर कोई आपकी तरह
अनमोल नहीं होता
- जिसके साथे मैं है जिंदगी,
उसका साया नजर नहीं आता।
यु तो झोलीया भर जाती है,
मगर देनेवाला नजर नहीं आता।
फिक्र मत कर बंदे, कलम खुद के हात है
लिखने वाला लिख चुका है,
तकदीर तेरे साथ है।
- हो अगर आँखों में आँसू,
उसे पलकों में छुपा लेना।
भुलना पड़े अगर रिश्तों की,
मजबूरी में तो वो हमें भुलाना।
पर माँ-बाप की बात मानकर,
तुम बेटी होने का फर्ज निभाना।
- खामोशियों में धीमी सी आवाज है।
तन्हाई में एक गहरा राज है।
मिलते नहीं सबीको अच्छे दोस्त, यहाँ
आपजो मिले वो हमें खुद पर नाज है।
- वो जर्मीं मेरा वो ही आसमान है,
वो खुदा मेरा वो ही भगवान है,
क्यों मैं जाऊँ कहीं उसे छोड के,
पापा के कदमों मे सारा जहान है।

कु. पुनम शंकर बेन

B.A. I



पतला होता है । धीरे-धीरे मेरा विस्तार होता जाता है । मैं दो किनारों के बीच बहती हूँ । मेरे किनारे पर हरे-भरे वृक्ष खडे रहते हैं । उन पर बैठकर पक्षी मधुर गीत गाते हैं । मुझे उनके वे गीत बड़े प्रिय लगते हैं । पशु-पक्षी मेरा मीठा पानी पीते हैं । मैं थके - गाँवों की प्यास बुझाती हुं । जब मेरे एक किनारे से दुसरे किनारे तक का फासला बढ़ जाता है । और लोग मुझे आसानी से पार नहीं कर पाते, तब मुझ पर बडे-बडे पुल बनाए जाते हैं । अथवा लोग नावों द्वारा मुझे पार करके मेरी दुसरी ओर पहुंचते हैं ।

मेरे किनारों पर अनेक स्थान, तीर्थ, स्थल बन जाते हैं । जहाँ बडे बडे मेले लगते हैं । लोग इन मेलों में आते हैं । स्नान करते हैं और मेरी जय बोलते हैं । देवी मानकर मेरी पुजा अर्चना करते हैं । तब मुझेअपने आप पर बड़ा गर्व होता है । आजकल मुझ पर बडे बडे बाँध बनाए जाते हैं । मेरे पानी से बिजली बनाई जाती है । नहरे निकाली जाती है । खेतों में मे जाती है ।



मैं पशु पक्षी, पेड़-पौधे हर प्राणी की सेवा करती हूँ और किसी से कुछ नहीं माँगती । पर इतना जरुर चाहती हूँ कि मनुष्य मुझे दुष्टि होने से बचा ले । क्योंकि मुझ पर असंख्य प्राणियों का जीवन निर्भर है । किसी कवि ने मेरे विषय में उचित ही कहा है ।

तरुवर फल नहीं खात है,
नदी न संचय नीर ।

मैं जीवन हूँ, आज मनुष्य को यह बताना आवश्यक है । मनुष्य जीवन के साथ खेल रहा है , सिर्फ अपना ही सोच रहा है । अपनी इच्छाओं के लिए वह प्रकृति का दुश्मन हो रहा है । मैं नदी हूँ प्रकृति का जीवन हूँ, मेरी रक्षा मे ही जीवन की रक्षा है, हे मनुष्य तुम्हारे जीवन की रक्षा है ।





शिवराज २०२२

जिंदगी ना मिलेगी ढोषाका

कु. शारदा मारुती पाटील
B.A. I

लगभल ३ साल पहले एक मुवी आयी थी, जिन्दगी ना मिलेगी दोबारा... काफी हिट हुई थी, शायद आपने भी देखी हो ! पर क्या आपने कभी इस बारे में seriously सोचा है... कि जिन्दगी ना मिलेगी दोबारा; यानि हमारी यही एक जिन्दगी है बस... अब इसके पहले थी या इसके बाद होगी इस बारे में कोई surety से नहीं कह सकता. पर अभी जो जिन्दगी है वो एक सच है एक हकीकत है। और अगर हम एक meaningful life जीना चाहते हैं तो हमें इस हकीकत को समझना होगा।

शायद कुछ लोग ZNMD से
ये समझते हैं कि Life को खूब
enjoy करो. Party करो.
bungee jumping करो. sky
diving करो अपनी dream
destination पे घूमने जाओ.
और अपनी wish list मे जो जो
items हैं उन्हें पुरा करो. of





course से सब भी ZNMD का Part है, but ये चीजे ZNMD का small fraction हो सकती है।

हमारी life तेजी से बीत रही है। कल हम school में पढ़ने जाते थे... आज हम College में आ चुके हैं। कल हम दुसरों के Office जाते देखते थे। आज खुद जा रहे हैं। हम बच्चे थे और आज हमारे अपने बच्चे बड़े हो चुके हैं। समय कितनी तेजी से गुजरता है ये बात जो जितना aged हैं उतनी ही अच्छी तरह से जानता है। समय की importance को समझना होगा, क्योंकि हमारी जिंदगी समय से ही बनी है। एक-एक पल जुड़कर ही हफ्ते, महिने और साल बन जाते हैं। एक तरह से कह सकते हैं, कि जिंदगी ना मिलेगी दोबारा यानि जो वक्त बीत गया वो फिर कभी नहीं आएगा। बीता हुआ वक्त बीती हुई जिंदगी है और वे कभी वापस नहीं आएगी।

तो ZNMD से एक जरूरी चीज ये समझ में आती है कि हमारे पास जो भी टाइम है वो Limited है और इसलीए वो बहुत किमती है। दुसरी चीज जो, मेरी समझ से ZNMD का Core है हमारा काम क्योंकि हमारा काम ही हमें unique बनाता है। सभी लोग दिन भर बहुत कुछ common करते हैं। सोना, खाना-पीना और रोजमर्रा के काम, ये हम सभी हर रोज करते हैं। पर हम सबके काम अलग-अलग होते हैं। हमारा काम ही हमें define करता है। तो कोई school में पढ़ने जाता है।

काई अपना Business run कर रहा है। हम सब किसी न किसी काम में लगे हैं। पर सवाल ये उठता है कि क्या आप जो कर रहे हैं ये

वही चीज हैं जो आप करना चाहते हैं? अगर आप financially free होते तो भी क्या यही काम करते? क्या ये वो काम है जिसे आप सचमुच बड़ा समझते हैं? अगर ऐसा मकसद देता है। जिसे करके आप satisfied and happy feel करते हैं। आप सही रास्ते पर हैं। आप कुछ गिने-चुने लोंगो में हैं जिन्होंने अपने दिल की सुनने की हिम्मत दिखाई हैं। तब ऐसा करने के लिए आप बहुत - बहुत बधाई के पात्र हैं।

स्टीव जॉब्स ने कहा है, आप really क्या करना पसंद करते हैं। यह आपको जानना होगा, जितना अपने love को find करना जरूरी है। उतना ही उस काम को ढूँढना जरूरी जिसे आप सच-मुच enjoy करते हों। आपका काम आपकी जिंदगी का एक बड़ा हिस्सा होगा, और truly-satisfied होने पर एक बड़ा काम समझते हों... और बड़ा काम करने का एक तरीका है, कि आप वो करें जो करना आप enjoy करते हों। यदि आपको अभी तक वो काम नहीं मिला है तो आप रुकिये मत... उसे खोजते रहिये। जैसा कि दिल से जुड़ा हर चीज में होता है। वो जब आपको मिलेगा तब आपको पता चल जायेगा।

हमारी life Precious है। हर एक इंसान इस दुनिया में असीमित शक्तियों के साथ आया है। सबकी शक्तिया अलग-अलग हैं। कुछ की साफ दिख जाती है तो कुछ की hidden होती हैं। और कई बार तो हम खुद की अपनी शक्तियों के बारें में नहीं जानते। और बड़े दुःख की बात है कि लाखों-करोड़ो लोग बिना अपनी शक्तियां जाने ही इस दुनिया से चले जाते हैं। जिंदगी तो चलती जायेगी... समय कभी नहीं रुकेगा... पर हमें समय को पकड़ना होगा। हमें अपनी life बस यूँही नहीं



बितानी करेंडो लोगो की तरह हम यहाँ बस exist करने के लिए नहीं आए हैं। हमारे जीवन का एक अर्थ है, एक मकसद है। अगर हम उसे नहीं जानते तो हमें वो जानना है। हमें तो जिन्दगी जीनी हैं।

हम नहीं जानते इस जन्म के पहले हम क्या थे या इस जन्म के बाद हम क्या होंगे और हम जानना भी नहीं चाहते, क्योंकि हमें तो इसी लाइफ को अपनी best लाइफ बनाना है।

“सुखी वह है जो जमी से जुड़ा इनसान रहता है, नदी चलती हैं झुककर, रास्ता आसान रहता है।”

हम मानते हैं की अभी हम वो नहीं कर सकते हैं जो हम वही करेंगे जो हम कोई नहीं करना चाहते। हम हिम्मत करेंगे। हम कोई ना कोई रास्ता जरूर निकालेंगे हम सपने देखेंगे और उन्हें जरूर पुरा करेंगे। क्योंकि हम मनुष्य हैं। मनुष्य इस धरती पर भगवान की बनायी सर्वश्रेष्ठ कृति है।

हम अपने पर आ जाए तो पहाड़ भी हिला सकते हैं। आसमान भी झुका सकते हैं। तो फिर छोटी-बड़ी बांधाएं ये सोसायटी का opposition ये failure का डर ये future की uncertainty ये हमें रोक सकते। हम तो आगे बढ़ेंगे। हम लड़खड़ायेंगे हम गिरेंगे पर अब हम थमेंगे नहीं क्योंकि हम जानते हैं। हम जो करना हैं। अभी करना हैं ... यही करना है... क्योंकि हम जानते हैं, कि जिन्दगी ना मिलेगी दोबारा !!!

जिन्दगी आसान किसी

की भी नहीं होती। क्योंकि जिंदगी जीना आसान होता, तो हर कोई अपनी जिन्दगी में उचाई छू लेता। हमें अपने जिन्दगी को एक खुली किताब की तरह जीना चाहिए। लेकिन ऐसा नहीं होता। क्योंकि हर किसी की कोई ना कोई मजबुरी होती है। लेकिन हमें हार नहीं मानना चाहिए।

“सफर में जिन्दगी के कितना कुछ सामना रहता है।”

वो खुशकिस्मत हैं जिसका हमसफर ईमान रहता है।

ये दुनिया धर्मशाला है, यहाँ बस आना जाना हैं यहाँ ऐसे रहो जैसे काई मेहमान रहता है...

मैं आखिर में इतना ही कहना चाहूँगी, कि जिन्दगी जियो अपनी मर्जी से जियों। जिन्दगी जितनी आसान लगती है, उतनी ही मेहनत करनी पड़ती। इसलिए जिन्दगी हमें एकबार ही मिलती है, तो खुशी और आनंद के साथ जिओ।।





श्री
व
नि
ज
य
ा
श
्र
म
२०२२

SHIVRAJ 2022

राष्ट्रीय सेवा योजना NSS



प्रा. डी. पी. खेडकर
प्रमुख
राष्ट्रीय सेवा योजना



डॉ. ए. व्ही. कुराडे
सहायक
राष्ट्रीय सेवा योजना



डॉ. जी. जी. गायकवाड
सहायक
राष्ट्रीय सेवा योजना



"Not Me, But You"





श्रावण
एज्युकेशन
फाउंडेशन
2022

SHIVRAJ 2022

संभाजीराव माने साहित्य, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विभाग

राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर

प्रा. एम. एस. घरुती
कार्यक्रम अधिकारी



क्रीडा विभाग

आमच्या महाविद्यालयाचे राज्य व राष्ट्रीय खेळांगू



अनिकेत भिंडऱ्याडे
राज्यस्तरीय खो-खो



प्रथमेश देकर
राज्यस्तरीय सायकलिंग



आरती नावलगडी
राष्ट्रीय खो-खो



वैष्णवी केसरकर
राज्यस्तरीय खो-खो



सानिका गुंजकर
राष्ट्रीय अंथलेटीक्स



अरलेशा मांगले
विभागीय खेळांगू
अंथलेटीक्स



शिवराज २०२२

इंटरनेट की उपयोगिता

कु. अक्षता प्रतापसिंह रजपूत
B.A. II

आज का युग विज्ञान

का युग है। वैज्ञानिक उपलब्धियों ने मनुष्य के जीवन को एक नई दिशा प्रदान की है। विज्ञान के प्रयोग से अनेक असंभव लगनेवाली बातों को उसने संभव कर दिखाया है। जिस चंद्रमा को हम देवता का स्वरूप मानते थे उसी चंद्रमा पर अपनी





विजय पताका फहराकर उसने अनेक भ्रांतियों को समाप्त कर दिखाया है। विज्ञान की खोजों ने मनुष्य को अनेक अद्भुत उपकरण प्रदान किए हैं। प्रतिपल नई खोज व अनुसंधान जारी है। इंटरनेट की खोज भी मनुष्य की एक ऐसी असाधारण सफलता है जिसने उसकी कल्पनाओं की उडान को मानो पंख प्रदान कर दिए हैं।

इंटरनेके के प्रयोग के लिए कंप्यूटर, टेलीफोन, मोबाईल तथा मॉडेम जैसे उपकरणों की आवश्यकता पड़ती है। इंटरनेट के माध्यम से हम अपना कोई भी संदेश विश्व के किसी भी साथ ही साथ उससे संदेश भी प्राप्त कर सकते हैं। विश्व की विषयों की जानकारी हमें इंटरनेट के द्वारा प्राप्त हो सकती है। इंटरनेट की स्वयं की अपनी एक दुनिया है। इसके द्वारा भेजा गया संदेश उपग्रहों द्वारा ग्रहण किया जाता है। तत्पश्चात् पुनः तरंगों के माध्यम से गंतव्य स्थान पर भेजा जाता है।

इंटरनेट में ‘ई-मेल’, ‘वेबसाइट’ तथा ‘विडियो कॉन्फ्रिंसिंग’ जैसे शब्द महत्वपूर्ण हैं। ‘ई-मेल’ का तात्पर्य है ‘इलेक्ट्रानिक मेल’ अर्थात् इलेक्ट्रानिक उपकरणों के माध्यम से पत्राचार। इंटरनेट के माध्यम से व्यक्ति बहुत ही कम खर्चोंमें विश्व के किसी भी कोने में बैठे व्यक्ति से सीधा संपर्क स्थापित कर सकता है। कंप्यूटर के ‘की-बोर्ड’ की सहायता से वह उक्त व्यक्ति को अपनी बात कर सकता है। तथा उसके द्वारा भेजे गए संदेश को कंप्यूटर के मॉनीटर की स्क्रीन अथवा पर्दे पर देख सकता है या उसे कागज पर मुद्रित कर सकता है। यह मनुष्य का दूर बैठ मनुष्य से सीधा संपर्क स्थापित करने के लिए सबसे त्वरीत व कम खर्चे का विश्वसनीय साधन है। इसमें पत्रों की गोपनीयता भी पूरी तरह बनी रहती है।

‘वेबसाइट’ में किसी उत्पाद अथवा व्यापारिक अनुष्ठान का सचित्र वर्णन सुरक्षित रहता है। कोई





भी व्यापारिक अनुष्ठान अथवा कार्यालय अपने उत्पाद अथवा व्यापार संबंधी अन्य लेखे-जोखे की वेबसाइट तैयार करवा सकता है। वह उसको इच्छित पहचान दे सकता है जिसके माध्यम से उपभोक्ता आसानी से उस कार्यालय, व्यापारिक अनुष्ठान व उससे संबंधित उत्पाद की पूरी जानकारी विश्व के किसी भी कोने में घर बैठे प्राप्त कर सकते हैं। इस प्रकार इंटरनेट के प्रयोग ने व्यापारिक क्षेत्र में एक क्रांति ला दी है।

इंटरनेट के माध्यम से उपभोक्ता घर बैठे विश्व के किसी भी कोने से खरीददारी कर सकते हैं। वे इंटरनेट द्वारा वंचित वस्तु मँगवा सकते हैं। सभी छोटे-मोठे प्रमुख कार्यालयों, व्यापारी अनुष्ठानों में इंटरनेट धीरे-धीरे अपनी जगह बनाता जा रहा है। समाचार - पत्र, रेडियो, दूरदर्शन से जुड़ गए हैं ताकि उपभोक्ताओं को अधिकतम संतुष्टि प्रदान की जा सके।

इंटरनेट व्यापार के क्षेत्र के साथ शिक्षा के क्षेत्र में भी बहुत उपयोगी सिध्द हो रहा है। विश्व के महान तम लेखकों की पुस्तकों के अंश शिक्षा जगत की नवीनतम जानकारियाँ इंटरनेट के माध्यम से घर बैठे प्राप्त की जा सकती हैं।

शिक्षा में कानून, चिकित्सा, इंजीनियरिंग आदि से संबंधित समस्त जानकारियाँ इंटरनेट के माध्यम से एक ओर से दूसरी ओर तक बात की जा सकती है वह भी केवल स्थानीय खर्च पर। इससे विश्व में संचार के क्षेत्र में क्रांति आने की संभावना अधिक प्रबल हो गई है।

आजकल व्यक्ति अपनी सुविधानुसार इंटरनेट पर उपलब्ध सभी प्रकार की सूचनाओं में से इच्छित का उपयोग कर सकता है। चिकित्सा की राय ली जा सकती है, वायुयानों, रेलगाड़ियों से यात्रा के लिए टिकटों की बुकिंग कराई जा सकती है।

इस प्रकार इंटरनेट ने आधुनिक जगत में विश्व के समस्त देशों को और भी पास ला दिया है। संचार क्षेत्र भी अधिक त्वरित, प्रभावी व विश्वसनीय हो गया है। जिसने जीवन के समस्त क्षेत्रों को प्रत्यक्ष या परोक्ष रूप में प्रभावित किया है। इंटरनेट वास्तविक रूप में मनुष्य की एक महान उपलब्धि है। इंटरनेट ने मनुष्य की कल्पना ओं की उडान को नए पंख प्रदान किए हैं। भारत में भी इसका प्रचार प्रसार तीव्र गति से बढ़ रहा है। वह दिन दूर नहीं जब भारत के गाँवों को इंटरनेट के द्वारा जोड़ दिया जाएगा और भारत की प्रगती में दिन-दूनी रात चौगुनी वृद्धी हो सकेगी।





शिवराज २०२२

भारतीय संविधान एवं महत्त्व

कु. सोनाली ढंगी
B. A.-III

हम भारत के लोग, भारत को एक सम्पूर्ण प्रभुत्व सम्पन्न समाजवादी, पंथ निरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को :

सामाजिक, आर्थिक और राजनीतिक त्याग, विचार अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त करने के लिए तथा उन सबमें व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करनेवाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर अपनी इस संविधान सभा में आज तारीख २६ नवम्बर १९४९ ई. को एतद्वार इस संविधान को अंगिकृत अधिनियमित और





आत्मार्पित करते हैं।

वर्तमान युग के लिए प्रत्येक राज्य के लिए संविधान का होना महत्वपूर्ण है। वर्तमान युग में संविधान के बिना एक अच्छा प्रशासन स्थापित करना संभव नहीं है। यह शासकों की इच्छाओं और इच्छाओं के अनुसार नहीं किया जाता है, लेकिन प्रशासन को कुछ नियमों और कानूनों के अनुसार व्यवस्थित किया जाता है। यह सरकार नहीं है, बल्कि यह कानून की सरकार है। वर्तमान लोकतांत्रिक युग में, संविधान के अस्तित्व को इसकी एक महत्वपूर्ण विशेषता माना जाता है। भारत का संविधान, भारत का सर्वोच्च विधान है।

संविधान सभा द्वारा २६ नवम्बर १९४९ को पारित हुआ तथा २६ जानवरी १९५० से प्रभावी हुआ। यह दिन (२६ नवम्बर) भारत के संविधान दिवस के रूप में घोषित किया गया है जबकि २६ जनवरी का दिन भारत में गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है।

भारत का संविधान विश्व के किसी भी गणतंत्रिक देश का सबसे लंबा लिखित संविधान है।

संविधान सभा के अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद को भारतीय संविधान सुपुर्द करते हैं डॉ. बी. आर. अंबेडकर २६ नवम्बर १९४९ को।

भारतीय संविधान सभा के लिए जुलाई १९४६ में चुनाव हुए थे। संविधान सभा की पहली बैठक दिसंबर १९४६ को उई थी। इसमें तत्काल बाद देश दो हिस्सों - भारत और पाकिस्तान में बट गया था। संविधान सभा भी दो हिस्सों में बट गई। भारत की संविधान सभा और पाकिस्तान की संविधान सभा। भारतीय संविधान लिखाने वाली सभा में २८४ सदस्य थे जिसके अध्यक्ष डॉ. राजेंद्र

प्रसाद थे। संविधान सभा ने २६ नवम्बर १९४९में अपना काम पूरा कर लिया और २६ जनवरी १९५० को यह संविधान लागू हुआ। इसी दिन कि यह याद में हम हर वर्ष २६ जनवरी को गणतंत्र दिवस के रूप में मनाते हैं। भारतीय संविधान को पूर्ण रूप से तैयार करने में २ वर्ष ११ माह, १८ दिन का समय लगा था।

भारत राज्यों का संघ।

भारत राज्यों का एक संघ है। यह संसदीय प्रणाली की सरकार वाला एक स्वतंत्र प्रभुसत्ता सम्पन्न समाजवादी लोकतंत्रात्मक गणराज्य है। यह गणराज्य भारत के संविधान के अनुसार शासित है, जिसे संविधान सभा द्वारा २६ नवम्बर १९४९ का ग्रहन किया गया तथा २६ जनवरी १९५० को लागू हुआ।

सबसे बड़ा संविधान।

विश्व में भारत का संविधान सबसे बड़ा लिखित संविधान लागू होने के समय इस में ३९५ अनुच्छेद, ८ अनुसूचियां और २२ भाग थे. जो वर्तमान में बढ़कर ४४८ अनुच्छेद, १२ अनुसूचियां और २५ भाग हो गए हैं। साथ ही इसके पांच परिशिष्ट भी जोड़ दिए हैं। जो कि प्रारंभ में नहीं थे।

संविधान का मसौदा।

२९ अगस्त १९४७ को भारत के संविधान का मसौदा तैयार करने वाली समिति की स्थापना हुई, जिसमें अध्यक्ष के रूप में डॉ. भीमराव अंबेडकर की नियुक्ति हुई।

इसीलिए डॉ. बी. आर. अंबेडकर को संविधान निर्माता भी कहा जाता है।

संविधान सभा के सदस्य।

संविधान सभा के २८४ सदस्यों ने २४ जनवरी



१९५० को दस्तावेज पर हस्ताक्षर किए। जिनमें १५ महिलाएं भी शामिल थीं। इसके पश्चात् २६ जनवरी को भारत का संविधान आस्तित्व में आया। इसे पारित करने में २ वर्ष, ११ महीने और १८ दिन तक लग गया था।

संसदीय स्वरूप :

संविधान में सरकार के संसदिय स्वरूप की व्यवस्था की गई है जिसकी संरचना कठिपय एकात्मक विशिष्टताओं सहित संघीय हो।

केन्द्रीय कार्यपालिका का संवैधानिक प्रमुख राष्ट्रपति है। भारत के संविधान की धारा ७९ के अनुसार केन्द्रीय संसद की परिषद में राष्ट्रपति तथा दो सदन हैं जिन्हें राज्यों की परिषद तथा लोगों का सदन के नाम से जाना जाता है। सहायता करने तथा उसे सलाह देने के लिए एक मंत्री परिषद होगी जिसका प्रमुख प्रधानमंत्री होगा, राष्ट्रपति सलाह के अनुसार अपने कार्यों का निष्पादन करेगा। इस प्रकार वास्तविक कार्यकारी शक्ति मंत्रिपरिषद में लिखित है। जिसका प्रमुख प्रधानमंत्री है।

संविधान के प्रमुख तीन बिंदुओं पर आधारित है। पहला राजनितिक सिध्दांत जिसके अनुसार भारत एक लोकतांत्रिक देश होगा। यह सार्वभौम धर्म निरपेक्ष राज्य होगा। दूसरी भारत की सरकारी संस्थाओं के मध्य किस प्रकार का संबंध होगा। वे एक दूसरे के साथ किस प्रकार कार्य करेंगे।

सरकारी संस्थाओं के तथा अधिकार होंगे, क्या कर्तव्य होंगे और किस प्रकार की प्रक्रिया संस्थाओं पर लागु होगी। तीसरा, भारतीय नागरिकों को कौन से मौलिक अधिकार प्राप्त होंगे। इसके अलावा राज्य नीति निर्देशक तत्व क्या होंगे।

संविधान संशोधन ।

संविधान सभा को मतानुसार देश बहुमुखी विकास लिए समय समय पर उपयुक्त प्रावधानों की आवश्यकता पड़ सकती है, जिसके लिए संविधान संशोधन की तीन विभिन्न.

धर्मनिरपेक्षता ।

समाजवादी और धर्मनिरपेक्ष शब्द संविधान के १९७६ में हुए ४२ वें संशोधन द्वारा प्रस्तावना में जोड़े गए। इससे पहले धर्म निरपेक्ष के स्थान पर पंथनिरपेक्ष शब्द था। यह अपने सभी नागरिकों को जाति, रंग, नस्ल, लिंग, धर्म या भाषा के आधार पर कोई भेदभाव किए बिना सभी को बराबरी का दर्जा और अवसर देता है।

संविधान के उद्देश्यों को प्रकट करने हेतु प्रायः उनसे पहले एक प्रस्तावना प्रस्तुत की जाती है। भारतीय संविधान की प्रस्तावना अमेरिकी संविधान से प्रभावित तथा विश्व में सर्वश्रेष्ठ मानी जाती है।

प्रस्तावना के नाम से भारतीय संविधान का सार, अपेक्षाएँ, उद्देश्य उसका लक्ष्य तथा दर्शन प्रकट होता है। प्रस्तावना यह घोषणा करती कि संविधान अपनी शक्ति सीधे जनता से प्राप्त करता है इसी कारण यह ‘हम भारत के लोग’ इस वाक्य से प्रारम्भ होती है।





शिवराज २०२२

थो पुकाने दिन

हौसला कव्य

होसला रख आगे बढ़ने का,
मुस्किलों से लड़ने का
यही तो एक तरीका है,
उंची उडान भरने का

लडखडा भी जाए
कदम तो गम न कर
यही तो वक्त है तेरा
कुछ कर गुजरने का

भले ही राहों में मिले
पत्थर तो मिलने दे
हिम्मत कर आगे बढ़
तेरे पास ही है हर हल

बस एक बार भरोसा
कर ले तु खुद पर
मजा तुझे भी उगने लगेगा
फिर गिरते गिरते सभलन का

होंसला रख आगे बढ़ने का
मुश्किलों से लड़ने का

वो पुराने दिन,
वो सुहाने दिन,
आशिकाने दिन,
ओस की नमी में भीगे
वो पुराने दिन

दिन गुजर गए,
हम किधर गए,
पीछे मुड़ के देखा,
पाया सब ठहर गए

अकेले है खड़े,
कदम नहीं बड़े,
चल पड़ेंगे जभी कोई
राह चल पड़े,

जाएंगे कहा ?
है कुछ पता नहीं,
कहें रहे हैं वो की
हम किये खता नहीं,

वो पुराने दिन
वो आशिकाने दिन... !

- कु. ऋषिकेश नवलगी
B.Com.-III



- कु. ऋषिकेश नवलगी
B.Com.-III



शिवराज २०२२

अंतिम यात्रा

था मैं नीद में और मुझे इतना
सजाया जा रहा था, बड़े प्यार से मुझे
नहलाया जा रहा था
ना जाने था वो कौन सा अजब खेल
मेरे घर में, बच्चों की तरह मुझे कंधे
पर उठाया जा रहा था
था पास मेरा हर अपना उस वक्त,
फिर भी मैं हर किसी के मन से
भुलाया जा रहा था
जो कभी देखने भी न थे मोहब्बत की
निगाहों से, उनके दिल से भी प्यार
मुझ पर लुटाया जा रहा था
मालूम नहीं क्यों हैरान था हर कोई
मुझे सोते देख कर, जोर-जोर से
रोकर मुझे जगाया जा रहा था
काँप उठी मेरी रुह वो मंजर देख कर
जहाँ मुझे हमेशा के लिए
सुलाया जा रहा था
मोहब्बत की इन्तहा थी जिन दिलों में
मेरे लिए उन्हीं दिलों के हाथों आज
मैं जलाया जा रहा था

- कु. श्वेता संजय चव्हाण

B.Com.-III



हिन्दी भाषा

प्रकृती की पहली ध्वनि ॐ है
मेरी हिन्दी भाषा भी, इसी ॐ की देन है ।
देवनागरी लिपि है इसकी, देवों की कलम से उपजी
बांगला, गुजराती, भोजपुरी, डोंगरी, पंजाबी और कई
हिन्दी ही है इन सब की जननी ।

प्रकृती की हर इक चीज अपने में सम्पूर्ण है
मेरे हिन्दी भाषा भी अपने में सम्पूर्ण है ।
जो बोलते हैं वही लिखते हैं ।
मन के भाव सही उभरते हैं ।
हिन्दी भाषा ही तुम्हे, प्रकृती के समीप ले जाएगी,
मन की शुधि, सहायक यह बन जाएगी ।
कुछ हवा चली है ऐसी यहाँ
कहते हैं इस मातृभाषा को बदल डालो ।
बदल सको क्या तुम अपनी माता को ?
मातृभाषा का क्यों बदलाव करो ।

देव की भाषा का क्यों तुम तिरस्कार करो ।
बदल सको तो तुम अपनी सोच को बदल डालो
हर एक भाषा का तुम दिल से सम्मान करो
हिन्दी की जड़ों पर आओ हम गर्व करें
हिन्दी भाषा पर आओ हम अभिमान करें ।

- कु. अक्षता प्रतासिंग रजपूत

B.A.-II





ढोक्त

सब यारों के याराने दिल को फिर याद आये,
 वो बाते, पुराने लम्हे फिर याद आये ।
 वो पहला दिन, वो पहली सी बाते,
 आज वो दोस्त सब बिझडे तो लम्हे याद आये ।
 देखा था जिन्हे कभी अजनबी सा हमने,
 आज वही खास इतने की क्या किसी को बताएँ ।
 वो यारों की महफिल, वो किताबों के ढेर
 वो यारों की मस्ती, वो यारों के साथ साइकिल सैर ।
 देखा आज उस क्लास रुम की तरफ,
 तो वो दोस्त मुस्कुराते बैठे याद आएँ ।
 अब यही कुछ दिन है, कुछ दिन की शोहबत
 बिछड़ेंगे सब ऐंसे, के हर मुकाम पे याद आएँ
 कोई इस शहर, कोई उस शहर,
 कोई इस गली, कोई उस गली ।
 निकलेंगे जब इस राह से, तो राहगीर याद आये ।
 दिल टूटा ये सोचकर कितनों को
 आखिर दफा देखेंगे,
 वो बात दिल पे चुभी,
 के जख्म आर-पार दिखाई आये ।
 हुए गले मिलकर जुदा किया वादा
 अब रहेंगे हमेशा यहाँ,
 आँखे नम हुई तो चुप कराते नजर आये ।



वजुद यही तो जिंदगी है, आगे बड़ी अपनी मुकाम से,
 शुरुवात यही तो जिंदगी है,
 जो आगे बड़ी अपनी मुकाम से
 शुरुवात है अभी ना जाने आगे कितनों के याद आएँ ।

- क्र. अक्षता प्रतासिंग रजपूत
B.A.-II





तु एक छाक लड़ा थनके तो देख...

लाड प्यार से ज्यादा, जिम्मेदारीयों का पाठ पढ़ाया जाता है।

कितनी मुश्किल से कमाते हैं, पैसा,

बचपन से यही सिखाया जाता है।

तु लड़का है... तु रो नहीं सकता...

दिल तुटें या खिलोना, तु पलखे भीगे नहीं सकता...

तुझे हर घाव, हर जख्म झुपाना पडेगा,

कुछ भी हो दुर्निया के सामने हँसना पडेगा।

तु आपनेही आंसूओं का स्वाद चक्क के तो देख,

तु एक बार लड़का बनके देख।

जीस पल जवानी की दहलीज पर, तु पहला कदम बढ़ायेगा

अपने खर्चे खुद उठाने का फर्मान सुनाया जाएगा।

तु चाहे डॉ. बन, इंजिनियर बन या कोई व्यापार कर...

बस २५ उर्म तक आते-जाते आपने करिअर को साकार कर

फिर शादी, बच्चे, घर, परिवार चलाना है

कब-तक बचपना करता रहेगा,

गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड के चक्कर से बाहर भी तो आना है।

कब तक इस भ्रम में रहेगा।

शादी के बाद

बीबी जॉब करेगी या हाऊस वार्डफ बनेगी

ये उसका अपना फैसला है

तुझे तो हर हाल में अपना घर चलाना है।

तु हर बक्त अपनों कि चिंता में मर के तो देख

तु एक बार लड़का बन के तो देख।

कभी माँ की ताणों से बीबी का दिल दुःखता है,

तो कभी बीबी की कारनामें से माँ का कलेजा फटता है।

कभी कभी माँ सही होती है, बीबी नहीं

पर हमेशा बीबी गलत हो जरुरी तो नहीं

एक का दिल नूर है तू

दुजी का मांग का सिंदूर है तू।

कोन समजेगा, किसे बताएगा तू

अरे दिनभर की थकान से कितना चूर है तू।

तु कभी चक्की के २ पाटों में गेहू से पिस के तो देखो,

तु एक बार लड़का बनके तो देखो

तुझे अपना/अपने परिवार का भविष्य देखना है,

बहूत पैसा कमाना है, क्या, कैसे ऐ सब तुझे सोचना है।

तू मर्द है तू रोंके दिखा नहीं सकता,

कितना भी टूटा हो आंदसे, तू आँसू बहा नहीं सकता।

- कृ. ऋषिकेश नवलगी

B.Com.-III





शिवराज २०२२



अयों ?

क्यों मुझे नारी का जन्म दिया ?
 क्यों ए समाज नारी का
 इन्सान की नजर से नहीं देखता ?
 क्यों वो आगे चलने के लिए
 खड़ी रही तो उसपर निर्बंध लगाए ?
 क्यों इस समाज की अदालत ने
 उसे दुर्योग स्थान ही दिया ?
 वो जब आगे चली गई
 तो उसे हर रिश्ते में गुंफा दिया ।
 पैर उसके, पायल उसके नाम उनका
 हात उसके, कंगन उसके नाम उनका
 गला उसका, मंगलसुत्र उसके नाम उनका
 माथा उसका, माथेपर बिंदी उनके नाम की...
 इतना ही नहीं,
 खुन उसका दुध भी उसीका लेकिन
 बच्चे के नाम के आगे नाम उन्हीं का ।
 हर काम में मैं हूँ लेकिन मेरा नाम
 क्यों नहीं है ?
 सवाल जब करने लगती हूँ
 तब चरित्र की अदालत में घसीटा जाता है,
 वही तो रास्ता है मुझे चुप कराने का ।
 मेरे अंदर जज्बात तो है लेकिन केहती नहीं।
 जिंदगी से चाहत तो है लेकिन उम्मीद नहीं ।
 क्योंकि, हर दर्द भरी कहानी जीना सिकाती है ।



एक ऋती

मैं सिर्फ अपने लिए लड़ रही थी,
 और मैं हार गई लड़ते-लड़ते,
 पर ये पता चल गया कि
 जब भी मैं अपने लिए लड़ूँगी,
 मेरे साथ सिर्फ मेरी परछाई होगी
 और होगा मेरा अन्तः करण,
 न होगा काई हाथ और
 न ही होगा एक पूरा मानव ।

एक दिन दुनिया में बुंदूकों से,
 ज्यादा प्रेमपत्र होंगे ।
 राजनेताओं से ज्यादा कवि होंगे तब,
 युध के सारे ऐलान चुम्बनों के,
 आवाजों के तले दम तोड़ देंगे ।

आँखों के आँसु अब वो पानी नहीं,
 रिश्ते में हैं जो बेबाक, वो काई नाराजगी नहीं
 गलत ना तुम हो, और
 कई हद तक सही मैं नहीं
 ना मैं खफा हूँ तुमसे, और तुम बेवफा नहीं..

- कु. तेजस्विनी अनिल पाटील
 B.A. - III

- कु. वैष्णवी विजय खपले
 B.A. - I



खुद की खोज



जाने क्यों लोग मेरी, सुलझी बातों को हँसी में लेकर
मुझसे मेरी हँसी छीन लेते हैं।

बुरा लगता है, मुझे भी
फिर सोचता हूँ, मेरी वजह से सही हँसी भी लेते हैं।
(सबका एक जैसा हाल है इधर)

मच्छर जैसे आजू-बाजू के लोग,
कभी साथ में गुनगुना लेते हैं;

ता कभी काँट लेते हैं, और वक्त आनेपर
अपना धर्म, जात बाँट लेते हैं,
और इंसानियत का गला घोट लेते हैं,
जाने क्यों लोग मेरी सुलझा

बातों को हँसी में लेकर
मुझसे मेरी हँसी छीन लेते हैं।

कभी तो फुरसत में याद की आदत है उनको
और हम खुदको खास समझ बैठ लेते हैं,

कोई शिकवा नहीं है उनसे पर
क्यों हमदर्द बननेवाले हमदर्दी दिखाके

मुझे अकेला छोड़ जाते हैं

जाने क्यों अनजान लोग जिंदगी में आते हैं,
अपने बन जाते हैं, खुदकी आदत लगा देते हैं,
और दूर चले जाते हैं,

मुझसे मेरी हँसी छीन लेते हैं।

(तेरेलिए नहीं लिखा तु इसपर ज्यादा ध्यान मत दे..
आगे पढ़)

एक मंजिल के अलग रास्ते,
हार किसीके जिंदगी में थोड़ी ही आते हैं,
यह अनेजाने वाले अनजान लोग,

तुम्हे तुम्हार असली किमत बताके जाते हैं।
जाने क्यों लोग मेरी सुलझा बातों को हँसी में लेकर
मुझसे मेरी हँसी छीन लेते हैं।


कोशिश कर खुद से ही
ख्वाहिशों तराश कर...
मंजिले खुद मुस्कुरा उठे,
ऐसा मंजर भी तराश कर...
चट्टानों सी मुश्किलें
लगा रही है अटकलें
ध्येय है गर तेरा,
फूँक प्राण पत्थर तु तराश कर...
कंकर समझ आगे बढ़ रही
उलझने तेरी सब अनकही
कंकर से बना तेरा अब,
शंकर तु तराश कर...
जिन्दगी खुद धुप-छांव
लडखडाये क्यूं तेरे पांव
रख उम्मीद पर खेरे कदम
अपना मुकदर तु तराश कर...
पुकार रही खामोशियाँ
खेल लफजों से अठखेलियाँ
मुस्कुरा दे शब्दों का जहां
ऐसी कलम अब तु तराश कर...

- कृ. वैष्णवी विजय खपले
B.A. - I



शिवराज २०२२

English Section



*The Woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.*

- **Robert Frost**

Section Editor
Prof. D. U. Jadhao
Head, Dept. of English



શ્રીકૃષ્ણ ૨૦૨૨

INDEX

..... Articles

- | | |
|---|---|
| • What is the Importance of Time in Human Life ? | Niraj Shah |
| • Life a Beautiful Lie | Khushi Singh |
| • Women's Empowerment | Yamini Uttam More |
| • How Smartphone Kills Creativity | Pratik Kolhapure |
| • A Man with Golden Heart "RATAN TATA" | Samruddhi Dhulaj |
| • "What is Karma?" | Shivani Sunil Salvi |
| • Need of Spirituality in the Modern Era | Samrudhi Dhulaj & Pratik Kolhapure |
| • Winner Of Nobel Prize in Living Science (last 5 years) | Aditi Deepak Jadhav |
| • The journey of first Physics Noble Laureate from India | Sourabh Ravan |
| | Roshan, Santu Patil |
| • Special Theory of Relativity | Miss. Gangavati Sutar, Miss. Varsharani Kadam
Mr. Vinod Bedagar |
| • Blackbody Radiation | Miss. Shruti R.Patil, Miss. Sakshi R.Pujari,
Mr. Sourabh J.Patil |
| • Endangered Animals In India | Bhosale Madhavi, Shinde Sayali
Divekar Rutuja |

..... Poems

- | | | | |
|-----------------------------|-----------------------|--|-----------------------|
| • Life | Anjali V. Hulgannavar | • Up to Me | Vinod Chougule |
| • Save Water | Utkarsha Belavekar | • You Can | Sanjivani Vichare |
| • Life is Precious | Sonali Kadam | • Good Things | Rasika Gokakkar |
| • Exam Fever | Swati Shivaji Gote | • Life is Too Short | Sanika D. Patil |
| • I'm Busy | Arati More | • Try Try Again | Sonali Dangi |
| • Where... | Amrut Sutar | • Nature | Khushi Singh |
| • Friendship | Vikram Lohar | • Nature is Everywhere | Sairaj Savekar |
| • Friends Forever... | Sahil Patil | • I am Not For Everyone | Piyush Khot |
| • Life | Aishwarya Taral | • Rain... | Anjali V. Hulgannavar |
| • Teacher's Day | Utkarsha Belavekar | • Exam Cricket | Omkar B. Bhujang |
| • Easy | Kirn Sawant | • The Highway Man By Alfred Noyes | Sarthak Rahigare |



શિકરાજ ૨૦૨૨

What is the Importance of Time in Human Life ?



Niraj Shah
B.Com II

Time play's significant role in human life. If you understand the value of time; you can gain experience and develop skills over time.

Time -

Time is the continues sequence of event that place in an apparently irreversible succession from the past, through the present, to the future.



A person lives in this world within a time that is expressed in the same matter, for ten years ago you were not the same as you today, neither in your appearance nor in your knowledge, nor in your experiences, every thing around you changes with the passage of time.

The Importance of the Time in Our Life -

Time has great importance in human life, Time is related to all that is going on around us, so we often say or hear about the time dimension, because time is as essential element of life. Time repeats special milestones including birthdays and anniversaries & helps us organise our daily lives and activities, So we can live a more organized and productive life.

Form sunset till night, high tide and low tide due to the moon, the four seasons everything is completely time dependent. Human Life is measured by time, and the cycle of the sun, moon and earth is known as time, and through time we know the year, month, week, day, hour, minute second & parts therefor, each time help's us to calculate the seep of objects.

If you want know the

Importance of Time -

- Ask a student the importance of the time when they fail the test.
- Ask the mother about the importance of time when she is about to give birth
- Ask the importance of time to some one who is preparing to pass the biggest interview in their life.
- Ask the importance of time to an Olympic runner who prepare himself for the biggest competition of life.
- Ask the importance of time to a entrepreneur when his / her's enterprise is tough time.
- Ask a patient about the importance of time when he is told he doesn't have much time to live.

"So, Give respect to time, Time will definitely Give you respect"





शिक्षाराज २०२२



Life a Beautiful Lie

Khushi Singh
B.A. I

What is Life ? Does it has any purpose ? Do human being live for himself alone. We can understand life in different ways, but at its core life is an experience of connection & connectionless. We experience life because we are connected to other people & things like is an experiencing of being in the moment & feeling the joys & sorrows of the world around us.

"Life" is like a river that goes on flowing, it includes existence, hope & survival, it's also about happiness & sorrows. Life is often said to be precious. It's not same for everyone & happiness has to be found.



As life is so beautiful it has an end, & that end is the beginning of an aspect called "Death"

It is a disciplinary belief, and no doubt bias that our thinking on the dramatic cases & policy issues of life & death that command professional & public attention can be deepened by careful attention to more philosophical issues.

Life & Death, succeeds in its claim to be more than & Death. succeeds in its claim to be more than merely another volume of collected works for two reasons. There are many life sustaining treatment & euthanasia, both for individual decision making in the physician patient relationship & healthiness.

Death anxiety is a common phenomenon in all societies. Older adults may be more prone to death anxiety than their younger counterparts however, death anxiety among older adults is not well understood. This study explores the relationship between meaning in life self eston & death anxiety in senior citizens.

Older adults & the aging population must face the prospect of death. Death is an inevitable aspect of life as older adults approach it, they can easily experience anxiety, a reduced sense of safety, and even strong fear. In the psychology field,

this mental state is termed as death anxiety. Death anxiety is a conscious or unconscious psychological state, resulting from a defense mechanism that can be triggered when people feel threatened by death.

Death anxiety is a common phenomenon in all societies, although older adults may be more prone to anxiety & fear when encountering death - related events compared to their Younger counterparts. Thus relieving death anxiety in older adults may play an important role in improving their mental health & quality of life. Examples include self- realization the ones, personal construct theory self - concept discrepancy theory, search - for - meaning theories, theories of denial & others.

Four aspects tend to be common across these models, death is conceptualized as a radical. Transformation & separation, annihilation of the self, a threat to the realization of life's basic goals & propensities, & a threat to the meaningfulness of life. Such diversity in theoretical approaches has led to various perspectives on death anxiety.

Death is just opposite of life, it is antithesis of life, Non life is inactive & despite its stillness, death is choas. As life generates its own, meaning. In



શિકરાજ ૨૦૨૨

contrast on its face death appears devoid of meaning of death.

"Death is not the greatest loss in life. The greatest loss in life is what dies inside us while we live"

Once death asked life no matter how long humans lives at last they have to accept me, then why do they love you the most & hate me?

life replied gently, its because.

"I am a beautiful lie & you are a painfull truth"



Life

I lend everyone my ear,
But nobody my heart,
And I sure would like to change that,
But I don't know where to start,
I smile more to myself,
Than the world will ever see,
Because the only time my smile is real,
Is in my own company,
People don't know how I feel,
They never even ask,
It seems that I have fooled them all,
They can't see past my mask,
If they were with me late at night,
When the world was still asleep,
Maybe then I'd let them sort,
Through the secrets that I Keep,
But when I wake at 2 am,
Nobody is ever there,
And I learnt that why I hide my heart,
Is because no-one really care...



Save Water

Save Water, Save Water
Water is our life
Water is used for everything
Without water there is noting
we can not live without it
so, we should always
take care of it,
Never waste a drop of water
All living things need water
Together we can save water
So, we should always save water

Utkarsha Uttam Belavekar
12th

Anjali V. Hulgannavar



શિવરાજ ૨૦૨૨

Women's Empowerment

Yamini Uttam More
BSC (CS) I

Women's empowerment is the process of empowering women. It may be defined in several ways, including accepting women's viewpoints or making an effort to seek them, raising the status of women in the society through education, awareness, literacy and training. Women's empowerment equips and allows women to make life determining decisions through different problems in society. They may have the





opportunity to redefine gender roles or other such roles.

Scholars have identified two forms such of empowerment. Rahman et al. said that empowering women "puts a strong emphasis on participation in political structures and formal decision - making and, in the economic sphere, on the ability to obtain an income that enables participation in economic decision - making. Women's empowerment and achieving gender equality helps society ensure the sustainable development is impossible without gender inequality. Many Scholars and world leaders have argued that sustainable development of a country is impossible without gender equality and women's empowerment Sustainable development including women's empowerment must include more choices for women to make their own.

In some parts of the world, girls and women are attacked for attending schools, and societal efforts to stop this may be lacking. For the ex. the most important Melania Trump with 2017 International Women of Courage Awareness. Recently the sex ratio for the entire world population is approximately 101 males to 100 females

Created in a collaboration between the UN Global compact and UN women,

empowerment principles are used to empower women in market place, work place and community.

"It all started with one family
choosing to sponsor one child
Helping that one girl, you don't know
how many other lives you can touch."

Empowering women's is essential to the health and social development of families, communities and countries. When women are living safe, fulfilled and productive live, they can reach their full potential contributing their skills to the workforce and can raise happier and healthier children,. They are also able to helpful sustainable economics and benefit societies and humanity at large. A key part of this empowerment is through education. Girls who are educated can persue meaningful work and contribute to their country's economy later in life. They are also four time less likely to get married young when they have eight years of education, meaning that they and their families are healthier.

There are various ways in how one can empower women. The individuals and government must both come together to make it happen. Education for girls must be made compulsory so that women can become illiterate to male a life for themselves. Women can be empowered in various ways through



શિવરાજ ૨૦૨૨

government schemes. The government has come up with various schemes such as "Beti Bacho, Beti Padhao Yojana, Mahila-E-Haat, Sukanya Samridhi Yojana" etc. to empower women. Apart from these schemes, we as an individual can also empower women by abolishing social evils like the dowry system, child

marriage. These steps will change the position of women.


"Women's are the pillars of the Nation"



Life is Precious

The greatness of a butterfly,
How gentle, and fragile they seem
Gently fluttering
on a calm summers day,
floating like, a dream
But sadly, there time is over,
Hardly before it's begun
So enjoy
your special moments,
like a butterfly
In the sun.

Sonali Kadam
B.A. I



Exam Fever

The books kept looking
at me at night.
Sleep kept pulling me towards it
The breath of sleep fascinated me...!
And one night again this read
slept without reading
When there is any wedding or festival
in the house... only
then they come
The question which do not come
to us they are asked in them.
These nights make you sleepy,
man if you ask the truth, this
exam gives more headache than
the family members.

Swati Shivaji Gote
I2th Div. B



शिक्षण २०२२

How Smartphone Kills Creativity

Prati Kolhapure
B.Com II year (English)

If I ask that, nowadays which is the most common addiction that everyone has? Then what will be your answer? Yes, you already got it, The Smartphone addiction. Why the Smartphone addiction? Because wherever I go, I see peoples head stuck in that device. Now as you are reading this article, so there is possibility that you may have Smartphone near you that will check ones you finish with the reading. See its everywhere, nowadays we have this huge influence of

Smartphone in our life, in the restaurant if two people sitting next to each other you will find them busy in there Smartphone they will not talk with each other, so as Smartphone is becoming a big part of everyone's life but how it is affecting our creativity we will see it now.





First Lets talk about Creativity, Creativity is defined as the ability to generate new ideas, possibilities and by that you can help yourself and others. so nowadays everyone has a myth about creativity that, whenever someone hear the word CREATIVITY! Then suddenly they will think about some type of Artistic field like Singing, Dancing, Drawing etc. They think that the Creativity is only needed or the one who is attached to some type artistic field they are creative, actually it is a MYTH. We all are creative by birth but when we grow up older we forgot that we are creative, have you ever observed a child, a child never settle in one place, he will roam here and there, try the different things, try to draw on wall, a child is very curious about life, he wants to experiment. Similarly we also were child in some point of our life and we had the same curiosity and enthusiasm.

Creativity is needed in every field whether you are a Doctor, Engineer, Actor or a Singer, Without creativity the daily life and tasks will become very boring that's why creativity is needed to make the same task interesting. The thinking is the main

part of creativity. Without thinking creativity is not possible, we should have a great thinking ability, we should think out of the box then new things will happen.

Now we have understood what is creativity and that we all are creative so the next question is that how smartphone is affecting our creativity? As the smartphone use is increased due to a availability of high speed internet, the children from age 5-7 got introduced by the smartphone and now they are using this smart device much earlier. In 2020 survey by the Pew Research Center, 60% children were exposed to smartphone before age 5. Age 5 is a really young phase of our life and in this young age if a child gets such a powerful device then he will not do anything else rather then just discovering that device which has a infinite world. In this young age if a child gets Smartphone will it go outside and play on the ground? will it painting brush and try to paint? Will it try to learn anything interesting thing? Absolutely No. Many children have the habit to see videos on smartphone while eating this shows that is smartphone



is making a huge impact on the young children. Now what is the connection between smartphone and creativity? Now for better understanding I will explain this with the example of kitchen and Freeze.

Imagine that you are living in a house and in that house you have a fine kitchen with all the needed utensils and the ingredients. You just have to take ingredients experiment and make your own food whatever you like. And in that same house you have A Magical Freeze and in that magical Freeze every dish is present whatever you want, you just have to open the door and get finger licking good food. Now What will you choose from these two Options? I don't even need to ask this question, right? off course you will you choose the Magical Freeze, now our mind works just like that now relate this example with the Smartphone and the creativity, consider the selects the Freeze means Smartphone and does not choose the Kitchen means creative area and it happen every time, now what happens when we don't use the kitchen for a long time? The kitchen becomes dirty, all the

utensils will become rusty and the whole kitchen will become a mess. Same thing happen with our Creativity area becomes dull. we don't think in different way, We don't experiment with our life, and this is how Smartphone kills our Creativity.

How can we increase our creativity ? The answer is simple, by reducing the use of Smartphone, try to do the different thing by going outside of the house, observe other people what they are doing, join them and do something creative. There are so many things you can do, you can learn a new instrument and make yourself feel good, you can hangout with your loved ones, you can find your passion, you can learn to play any sport, you can join a welfare group and do something good for the society just open your eyes and observe the opportunity and grab that. So next time when you are picking up that smartphone, think that if I don't pick this phone now then how many great I can do later.





શિકરાજ ૨૦૨૨

A Man with Golden Heart "RATAN TATA"

Samruddhi Daryappa Dhulaj
B.Com II year (English)

As we all know, Ratan Tata. India's one of biggest industrialists who was also the chairman of TATA group with net worth 1 billion of USD is also philanthropists who donated billions. He is undoubtedly one of the most loved and admired personalities in our country. Apart from remarkable business foresight and being generous philanthropist, he is also a great humanitarian who is not corrupted by fame or success.

He was instrumental in the keep





acquisitions of Tetley, Jaguar, Land Rover and carus, that built a global brand. He is a 'Padma Bhushan' as well as 'Padma Vibhushan' awardee. He was awarded by Assam's highest civilian award 'Assam Baihhav' for his exceptional contribution towards furthering cancer care in Assam. He also awarded 'CNN-IBN Indian of the Year in Business'. This article is purely dedicated to Indias one of the most inspiring person 'Ratan Tata' when comes to charity.

- **List of Ratan Tata's charity, work various sectors -**

Ratan Tata's charity work came from her grandmother who had shelter for everyone who's in need. He also said in an interview that, its not this forefathers business but his grandmothers generosity that inspired him.

- 1) More than 65% of the shares profit in Tata Son's (owned by TATA family) is given to different charitable trusts.
- 2) As per GQ India, Ratan Tata has ensured that all their worked get no default in payment during the corona virus lockdown.
- 3) Tata Trust had set up a programme management unit in Odisha to deal

with the issue of malnutrition and it had formed similar units in Andra Pradesh, North Karnataka and Uttar Pradesh.

- 4) Tata Trust Partness with 450 NGO's and works across 170 districts in 17 states.
- 5) Tata Trust had lined with partnership with the department of Science and Technology to fund social enterprise, established a collaboration with the government of Maharashtra to facilitate a social transformation project that would impact 1000 villages.
- 6) They also entered into an alliance with online education provider 'Khan Academy' to roll out e-learning programmes in government schools across 12 states.
- 7)'Tata Group' had contributed Rs. 1000 crores and 'Tata Trust' contributed Rs. 500 crores in corona virus pandemic.
- 8) 'Tata trust' have created innovation hubs in MIT, IIT and IISC.
- 9) The Assam government and Tata Trust are collaborating for setting up 19 cancer care units in the states.
- 10) He donated \$ 50 million to 'Harvard business School' to construct



an executive centre.

- 11) The Tata Group under his leadership, endowed a scholarship fund of \$ 28 million towards 'Cornell University' to provide aid to undergraduate student from India.
- 12) He introduced 'Tata Nano' car, the cheapest car in India for common people who wishes to get car.
- 13) The Tata Group gave Rs.950 million to ITI Bombay, the largest donation received in its history and formed the Tata Center for Technology on Design to develop design and engineering principles suited to the needs of people.
- 14) After the 26/11 attack, Ratan Tata looked after its employees during the time when the hotel was dysfunctional by ensuring that the staff gets their paychecks throughout that time. He also compensated the employees at the pedestrians also he personally visited families of 80 peoples who killed in attack.

Also The Tata Memorial Hospital was initially commissioned by the Sir Dorabji Tata as a center with end enduring value and as mission for concern for the Indian People.

Not only Ratan, his all family

members also contributed a lot towards the development of the country. He taught us important life lessons that can help us in becoming better human being and that's why there isn't a single person in India who hasn't heard his name or is not inspired by him.

His contribution to society in form of providing jobs, standing up with the nation whenever required, helping needy students for their higher education and contribution for India's first participation in Olympics is unforgettable.

He might not be the richest man but definitely is the greatest man and winner of the billion hearts. He proved that being on the forbes list doesn't make a person rich but actions definitely do. He and entire TATA family is an inspiration for all of us. And because of his works undoubtedly received blessings of billion people. His name will be written in gold letters in Indian History.





શિવરાજ ૨૦૨૨



"What is Karma?"

Shivani Sunil Salvi
B.Com II year (English)

Karma says, Hurting someone can be as easy as throwing a stone in the sea, but do you have idea how deep that stone can go? when you truly understand karma, then you realize you are responsible for everything in your life. Nothing happens by chance, by fate you create your own fate by your actions that is karma. Karma is your survival and your bondage and if you handle it right, it can also be your liberation. What goes around comes around keep your circle positive say good works. Think good thought, Do good deeds. "your should be good and everything else will follow your good karma will always win over you bad luck."

How people treat you is there karma, how you react is yours. Whatever happens to you, You can either see it as a curse and suffer it, or you can see it as a born blessing and make use of it. "You can run from the world but you can't run from yourself. The evil you do remain with you but the good you do, comes back to you."

"Forgive the person and their actions, never give into hate, let it go, set it free



"and karma will take care of what is meant to be" Karma is like a ball, You throw once it bounces many times what you give out, you receive back either positive or negatives, the choice is yours. Live a good and honorable life then, when you are older, you can look back and enjoy it a second time.

"Mouth can lie" eyes cannot" people can get forget "Karma will not" words may lie, But actions will always tell or speaks the truth. "Every problem in life has a gift inside, so don't get upset when you face problem, it may have more beautiful ending than your expectation!"

You reap what you sow. Karma is the consequences, both good & bad, that are brought to you based on your actions good & bad. You are judged for the actions.

"Karma has no menu, you get served what deserved". The only real failure in life is not to be true to the best one knows. Don't take revenge. Let karma do all the work.

First rule of karma - Never do what you are not ready to see happening with you.

"Pleasure and pain comes from your own past actions . So it is easy to

define karma in one short sentence. ie. "Act well, and things will go well. act wrongly and things will go wrong."

It doesn't matter who did what, what is happening within you, your experience of your life is entirely your making this is your karma. Maturity is when you have the power to destroy. Someone who did you wrong, but just breathe, wait away and let karma take care of them. karma means both action and memory. There is no memory without action and no action without memory. Here, I want to relate one story i.e. - "A sanyasi taking knowledge of Karma Yoga"

A long time ago, a sanyasi went to a forest their he meditated, worshiped at practice hard yoga for long time. After year's of hard work and practice one day he was sitting under the tree when some dry leaves falls upon his head. He looked up and saw a crane and crow fighting on the top of the tree which made him very angry then he sharply glance at them and the birds burns towards ashes. He was delighted with his own powers what he has gain with his meditation. He could burn down the crow and crane with a mere glance.

Sometimes later, he went to the



town for begging his arms stood by heard and said mother give me food. a lady's voice came from inside the house wait ! my son. I am busy. The young sanyasi thought how dare she makes me wait? she doesn't know "My power set" ? Just then he heard the ladies voice telling my boy don't think to much of yourself! I am neither a crow nor a crane. He was shocked ! Finally the lady came out and he fell at her feet the sanyasi said, Mother how do you know about the crow and the crane? The lady said, My boy I don't know the powers and the practices of your yoga. I am simple women. I made you wait because my husband is ill and I was nursing him all my life. I focuses only on my duty but by doing my duty. I have became illumine thus, I can read your thoughts that you have done in the forest if you want to know something higher than this go to the market in the next town and find the Vyadha the butcher he will enlighten you further.

The sanyasi went to the market in the next town and found an obese Vyadha chopping the meat the young sanyasi was shocked again, he thought "O lord, help me" Is this the man from whom. I am going to learn?

This ugly butcher look like the incarnation of and demon in the mean time the Vyadha looked up and said, O swami! did that nobel lady send you to here? kindly, give me a little time to finish my duties.

After the Vyadha finished his work he tooked the sanyasi to his home. he freshen up and feel his old parents and came all the way here to see me what I do for you ? The sanyasi asked, him question about life, soul and about god the Vyadha gave him the detail summary which forms of the epic mahabharata called the Vyadha Gita. It contains one of the highest flites of vedantas. When the Vyadha finished his teaching the sanyasi felt mesmerized he said with such divine knowledge why are you doing such a fate work of butcher ? The Vyadha replied, that no duty is impure in this birth. I am placed in the circumstances that demand of me to do my duty as a Vyadha and I try to do my duty to the best of my abilities without any attachment. I feel that is the ultimate story that fits for the concept of Karma.





शिक्षण २०२२



Need of Spirituality, In the Modern Era

Samrudhi Daryappa Dhulaj &
Pratik Prabhakar Kolhapure
B.Com II year (English)

If someone asks you what is the difference between other animals and human being then what will you say? You will say that humans are intelligent than animals, he can protect himself, he can build house but these things animal also do so, what is the main difference between them? the only difference between them is that human have any specific purpose and can understand God. That's way we should try to figure out the purpose of our lives.

Now a days people are chasing money. They think that only money is the source of happiness and it can satisfy them. Behind this thinking, there are various factors like media, status, way of living etc. these factors force us to think that money can give us happiness. Every living being, from the smallest insect to the more evolved human being wishes to acquire supreme quality of happiness continuously and constantly. The science which teaches how to acquire



happiness is termed 'The science of Spirituality'.

If Is only after becoming introverted through spiritual practice, that man realises the divinity of the soul, that is, the spiritual power of god residing within him.

आध्यात्मविद्या विद्यानाम् ।

Srimadhbhagwadgita Adhyaya 10, Shloka 32.

Meaning - of all the science, spiritual science is the most supreme.

One may ask, why in this age of scientific research and progress, are we ignoring the modern physical science and going in the supposedly reverse direction to the study of the science of spirituality? According to the saying "Old is Gold", spirituality is the oldest branch and it is included numerous valuable concepts, subject to live happy as well as stress free, satisfied life in this modern world.

When we say 'Science', almost always we think of 'Modern Science' Rationalists thinks that 'Science' and 'Spirituality' are two separate aspects. Spirituality means the knowledge of infinity that is, knowledge of all subjects! Then, Why would it not include science? It can be said that science is a branch of spirituality

inventions made by modern scientists have their seed in the knowledge amassed by our ancient sages & seers. This proves that our ancient sages and seers had a scientific temperament.

Swami Vivekananda used to teach every one that if you want to be happy in life then you should have to make spiritual progress. We can see that people who are rich and have all the necessities in their house but still they don't have inner peace. We all are souls that are linked to god so we need to have god with us. Some people say that if god is their then why my life is filled with misery? It's like standing in a dark and saying why is there no light? same way to get rid of misery we need to welcome god as well as spirituality.

Spirituality affects our mental health in a variety of ways. It encourages people to have better relationships with themselves, others and the unknown. It helps you to deal with stress by giving you sense of peace, purpose, and forgiveness. It often becomes more important in times of emotional stress or illness.

Mental health disorder may be treated with the help of spirituality through a psychotherapeutic method



focuses on 4 key areas -

- 1) Acceptance 2) Hope 3) Forgiveness
- 4) Achieving meaning & purpose
- **Some ideas to improve your spiritual health include -**
 - 1) Find out what makes you feel peaceful, loved strong and connected.
 - 2) Dedicate part of your day doing community service.
 - 3) Try meditating.
 - 4) Pray alone or with a group.
 - 5) Practice 'Yoga'.
 - 6) Try to remove personality defects by self suggestion and self punishment method.
 - 7) Listening Indian classical music will help to reduce stress.
 - 8) 'Reading and listening Sanskrit will help to increase artificial intelligence' stated by NASA as well as it keep brain healthy.
 - 9) Waking up at the 'Brahmamuhurt'

i.e. period that lies between 3.45 am - 5.30 am of 1.45 hrs. It provides required energy for all our daily activities like receiving oxygen in large quantities as ozon gas concentrates in large quantity in the lower most layer.
10) Chanting 'Om' during Bramhmuhurt or any time helps activating brain cells and memory and other energy centers in body.

These are some simple ideas and ways of spiritual practice for control and manage the mental illness and stress, depression. Practicing some of them also reduce the level of depression.



I'm Busy

I'm busy, but not in the way most people accept.
I'm busy calming my fear and finding my courage
I'm busy listening to my kids
I'm busy getting in touch with what is real
I'm busy growing thing and connecting with the natural world
I'm busy questioning my answers
I'm busy being present in my life



Arati More
B.A. I



शिक्षाराज २०२२

Winner Of Nobel prize in living science (last 5 years)

Aditi Deepak Jadhav

B.Com II year (English)

1 . Jeffrey c. Hall.



Jeffrey C. Hall, (born May 3, 1945, Brooklyn, New York), American geneticist known for his

investigations of courtship behaviour and biological rhythms in the fruit fly *Drosophila melanogaster*. His research into molecular mechanisms underlying biological rhythm in the fruit fly helped scientists gain new insight into circadian rhythm, the self-regulating 24-hour biological clock that drives daily behavioral patterns in humans and other animals. For his discoveries, he was awarded the 2017 Nobel Prize in Physiology or Medicine (shared with American scientists Michael Rosbash and Michael W. Young).

Born: May 3, 1945 (age 77)
New York City New York



Awards And Honors: Nobel Prize (2017)

Subjects Of Study: Drosophila fruit fly vinegar fly PER circadian rhythm

Hall grew up in Washington, D.C. He attended Amherst College in Massachusetts, with the intent of later studying medicine. Partway through his undergraduate studies, however, his interests turned to basic science and genetic mechanisms in Drosophila. Hall studied genetics at the University of Washington in Seattle, where he earned a Ph.D. in 1971. He subsequently carried out his postdoctoral research at the California Institute of Technology.

Illustrated strands of DNA. Deoxyribonucleic acid, biology.

BRITANNICA QUIZ

Genetics Quiz

Who deduced that the sex of an individual is determined by a particular chromosome? How many pairs of chromosomes are found in the human body? Test your knowledge. Take this quiz. In 1974 Hall became an assistant professor of biology at Brandeis University in Waltham, Massachusetts, and he was made a full professor in 1986. At Brandeis, he investigated nervous system function and behaviour in Drosophila, focusing specifically on

the neurogenetics of courtship and biological rhythms. While researching nervous system regions that help regulate courtship singing behaviour in Drosophila, a postdoctoral fellow in Hall's laboratory observed that the flies' songs occurred periodically, at regular intervals. Hall and his team subsequently observed altered courtship singing in mutant Drosophila with abnormal daily sleep-wake cycles. The mutations underlying the sleep-wake disturbances were in an unknown gene that had been named the period gene owing to its apparent influence on circadian rhythm.

In 1984, having endured criticism for applying molecular genetics to studies of biological rhythms, Hall, collaborating with Rosbash, who was also at Brandeis, successfully isolated the period gene. About the same time, Young, who was at Rockefeller University in New York, independently isolated the same gene. Hall and Rosbash later found that levels of the period gene product, PER, fluctuated in the fruit fly brain, with PER building up at night and declining during the day. The oscillations, they discovered, were the result of a negative feedback loop, whereby PER was produced until it reached a specific level, at which point



it then turned off its own synthesis. In this way, the protein's production was regulated in a continuous 24-hour cycle. Hall, Rosbash, and Young later discovered additional rhythm-regulating genes and further elucidated the mechanisms by which light and other factors influence timing in the circadian clock.

In 2004, after being named Professor Emeritus of Biology at Brandeis, Hall joined the University of Maine as an adjunct professor, later becoming Libra Professor of Neurogenetics. He taught for the university until 2012. In addition to the Nobel Prize, Hall was the recipient of various other honours during his career, including the Gruber Prize in Neuroscience (2009) and the Canada Gairdner International Award (2012), both shared with Rosbash and Young. Hall also served as an editor for several scientific journals and was an elected member of multiple scientific organizations, including the American Academy of Arts and Sciences (2001) and the National Academy of Sciences (2003).

2. Michael Rosbash

Michael Rosbash, (born March 7, 1944, Kansas City, Missouri),

American geneticist known for his discoveries concerning circadian

rhythm, the cyclical 24-hour period of biological activity that drives daily behavioral patterns. Rosbash

worked extensively with the fruit fly *Drosophila melanogaster*, and he contributed to the discovery of genes and molecular mechanisms involved in the regulation of biological rhythms. The work had far-reaching implications,

particularly for understanding the influence of genetic cues on daily physiological processes in humans. For his discoveries, he was awarded the 2017 Nobel Prize for Physiology or Medicine (shared with Jeffrey C. Hall and Michael W. Young).

Rosbash received numerous honours throughout his career, including the Gruber Prize in Neuroscience (2009), the Louisa Gross Horwitz Prize for Biology or Biochemistry (2011), and the Wiley Prize in Biomedical Sciences (2013), all shared with Hall and Young. He was an elected member of the American Academy of Arts and Sciences (1997) and the National Academy of Sciences (2003).





3. James P. Allison



James P. Allison, (born August 7, 1948, Alice, Texas, U.S.), American

immunologist who contributed to the discovery of mechanisms underlying T-cell activation and who was a pioneer in the development of immune checkpoint therapy for cancer. For his discoveries, Allison shared the 2018 Nobel Prize for Physiology or Medicine with Japanese immunologist Tasuku Honjo.

James P. Allison, Home, Health & Medicine, Medicine, Physicians, James P. Allison, American immunologist, By Kara Rogers Edit History.

James P. Allison, (born August 7, 1948, Alice, Texas, U.S.), American immunologist who contributed to the discovery of mechanisms underlying T-cell activation and who was a pioneer in the development of immune checkpoint therapy for cancer. For his discoveries, Allison shared the 2018 Nobel Prize for Physiology or Medicine with Japanese immunologist Tasuku Honjo.

Born: August 7, 1948 (age 73)

Texas Awards And Honors: Nobel Prize (2018) Subjects Of Study: T cell amino acid antibody cancer immune system At age 15, Allison participated in a science-training program at the University of Texas at Austin (UT Austin), which fueled his already developing interest in science. He later earned a B.S. degree (1969) in microbiology and a Ph.D. (1973) in biological sciences from UT Austin and completed a postdoctoral fellowship at Scripps Clinic and Research Foundation (later renamed Scripps Research Institute) in La Jolla, California. At Scripps, Allison worked primarily on amino acid sequencing but also found time to carry out experiments on immune cell function. These experiments led to his first major discovery concerning tumour recognition by the immune system.

Michael Faraday (L) English

physicist and chemist (electromagnetism) and John Frederic Daniell ® British chemist and meteorologist who invented the Daniell cell.

BRITANNICA QUIZ Faces of Science

Galileo Galilei. Anders Celsius.

You may recognize their names, but do you know who they really are? Gather your data and test your knowledge of famous scientists in this



quiz.

In the mid-1970s, Allison moved to the University of Texas MD Anderson Cancer Center, joining the faculty there as an assistant biochemist. His research centred on elucidating the mechanism by which T cells recognize foreign particles, or antigens. During this time, he also successfully mapped the structure of the T-cell antigen receptor. In 1985, after transitioning between positions at UT Austin, Stanford University, and MD Anderson, Allison decided to accept a full professorship in immunology at the University of California, Berkeley. In his laboratory there, he identified CD28 as a necessary costimulatory signaling molecule required for T-cell activation. He and colleagues also found that a molecule known as CTLA-4 opposed CD28 and played a critical role in the downregulation of immune responses. When injected into tumours in mice, CTLA-4 antibody, designed to block CTLA-4 activity, enhanced T-cell responses and led to tumour shrinkage. This approach to boosting immune responses subsequently became known as immune checkpoint blockade. Allison increasingly focused his research on better understanding the effects of CTLA-4 blockade.

As Allison was carrying out his work on CTLA-4 inhibition, he moved from Berkeley to Weill Cornell Medical College in New York City, where, from 2006 to 2012, he also served as director of the Ludwig Center for Cancer Immunotherapy at the Memorial Sloan Kettering Cancer Center. While there, he worked with a pharmaceutical company to develop a human monoclonal antibody against CTLA-4 (ipilimumab) for use in cancer patients. In 2011, under the trade name Yervoy, the antibody became the first immune checkpoint therapy to be approved by the U.S. Food and Drug Administration; it was approved for the treatment of late-stage melanoma

4. Tasuku Honjo



Tasuku Honjo, (born January 27, 1942, Kyoto, Japan), Japanese immunologist who contributed to the discovery of mechanisms and proteins critical to the regulation of immune responses and whose work led to the development of novel immunotherapies against cancer. Honjo was recognized for his work with the 2018 Nobel Prize for



Physiology or Medicine, which he shared with American immunologist James P. Allison. Honjo received numerous awards and honours during his career, including the Kyoto Prize (2016) and the Keio Medical Science Prize (2016). He was a foreign associate of the U.S. National Academy of Sciences (2001) and a member of the German National Academy of Sciences (2003) and the Japan Academy (2005).

5. William G. Kaelin Jr



William G. Kaelin, Jr., (born 1957, New York City, New York), American scientist known for his studies of tumour suppressor genes

and proteins and for his role in identifying the molecular mechanisms that allow cells to sense and adapt to changes in oxygen levels. His discoveries concerning cellular oxygen-sensing mechanisms earned him a share of the 2019 Nobel Prize for Physiology or Medicine (shared with British physician and scientist Peter J. Ratcliffe and American physician and scientist Gregg L. Semenza).

The realization that persistent HIF activity enables tumour cells to grow despite a lack of oxygen was critical to furthering scientists'

understanding of tumour growth and behaviour, since tumour cells, especially those deep within tumour masses, typically are starved of oxygen. The findings gave impetus to the development of anticancer drugs that block HIF activity; particularly successful were new treatments for kidney cancer. Kaelin also carried out research on other tumour suppressor proteins, including the retinoblastoma tumour suppressor protein, mutation of which contributes to retinoblastoma, a rare form of eye cancer that arises in childhood,

In addition to receiving the Nobel Prize, Kaelin was the recipient of numerous other awards and honours throughout his career, including the Canada Gairdner International Award (2010) and the Albert Lasker Award for Basic Medical Research (2016). He was a member of the American Association for the Advancement of Science (1987) and an elected member of the National Academy of Sciences (2010).

6. Peter J. Ratcliffe

Peter J. Ratcliffe, in full Sir Peter John Ratcliffe, (born May 14, 1954, Lancashire, England), British physician and scientist known for his research into the regulation of erythropoietin, a hormone that



stimulates red blood cell production in response to low blood oxygen levels, and for his research into the mechanisms cells use to sense oxygen. His discoveries pertaining to cellular oxygen-sensing mechanisms earned him a share of the 2019 Nobel Prize for Physiology or Medicine (shared with American scientists William G. Kaelin, Jr., and Gregg L. Semenza).

In the late 1980s and early 1990s, when Ratcliffe was starting his research, it was known that erythropoietin is produced by kidney cells when blood oxygen levels are reduced. However, Ratcliffe's investigations of erythropoietin production led to the realization that cells in multiple other organs, including the brain and the liver, also are equipped with oxygen-sensing abilities. He also found that cellular responses to oxygen availability affect other processes in cells, such as differentiation and metabolism. In particular, Ratcliffe and Kaelin, working independently, discovered that a chemical modification known as prolyl hydroxylation on a molecule called hypoxia-inducible factor (HIF)

dictates how cells respond to changes in oxygen levels. When the modification is present, HIF is marked for degradation. When absent, HIF persists, and key cellular processes are altered to facilitate adaptation to hypoxic conditions, thereby enabling cells to continue to grow and replicate. The findings were especially significant for their impact on scientists' understanding of cancer: tumours often thrive under hypoxic conditions, which is in large part due to elevated HIF activity.

In addition to receiving the Nobel Prize, Ratcliffe was honoured with various other awards during his career. In 2010 he received the Canada Gairdner International Award, and in 2016 he shared the Albert Lasker Basic Medical Research Award with Kaelin and Semenza. He was elected to the Royal Society in 2002 and was knighted in 2014.

7. Harvey James Alter

Harvey James Alter, (born September 12, 1935, New York, New York), American physician and virologist known for his discoveries pertaining to viruses that cause hepatitis, particularly his contributions to the discovery and isolation of hepatitis C virus (HCV). His research laid the basis for the development of blood donor



screening programs to prevent the transmission of hepatitis via blood transfusion.

For his discovery of HCV, he was awarded the 2020 Nobel Prize in Physiology or Medicine, shared with British-born virologist Michael Houghton and American virologist Charles M. Rice.

In 1989 Houghton and colleagues reported the isolation of a complementary DNA clone derived from the RNA genome of the non-A, non-B hepatitis agent. Later that year Alter and Houghton jointly reported the detection of HCV in transfusion patients who developed non-A, non-B hepatitis. In 1990 an assay for anti-

HCV testing of donor blood was introduced, further reducing TAH incidence to just 1 percent. The later development of more sensitive assays led to the near elimination of TAH.

In addition to receiving the Nobel Prize, Alter received the Albert Lasker Award for Clinical Medical Research (2000; shared with Houghton) and the Canada Gairdner International Award (2013; shared with American virologist Daniel W. Bradley). Alter was an elected member of the U.S. National Academy of Sciences (2002) and the National Academy of Medicine (2002).





शिक्षाराज २०२२

The journey of first Physics Noble Laureate from India

Sourabh sanjay Ravan

Roshan Santu Patil

B.Sc.II



“Success Can come to you by courageous Devotion to the task lying in front of you”

C. V. Raman is one of the most renowned scientists produced by India. His full name was Chandrasekhara Venkata Raman. For his pioneering work on scattering of light, C.V. Raman won the Nobel Prize for Physics in 1930.

Chandrashekha Venkata Raman was born on November 7, 1888 in Tiruchinapalli, Tamil Nadu. He was the second child of Chandrasekhar Iyer and Parvathi



Amma. His father was a lecturer in mathematics and physics, so he had an academic atmosphere at home. He entered Presidency College, Madras, in 1902, and in 1904 passed his B.A. examination, winning the first place and the gold medal in physics. In 1907, C.V. Raman passed his M.A. obtaining the highest distinctions.

During those times there were not many opportunities for scientists in India. Therefore, Raman joined the Indian Finance Department in 1907. After his office hours, he carried out his experimental research in the laboratory of the Indian Association for the Cultivation of Science at Calcutta. He carried out research in acoustics and optics.

In 1917, Raman was offered the position of Sir Taraknath Palit Professorship of Physics at Calcutta University. He stayed there for the next fifteen years. During his tenure there, he received world wide recognition for his work in optics and scattering of light. He was elected to the Royal Society of London in 1924 and the British made him a knight of the British Empire in 1929. In 1930, Sir C.V. Raman was awarded with Nobel

Prize in Physics for his work on scattering of light. The discovery was later christened as "Raman Effect".

In 1934, C.V. Raman became the director of the newly established Indian Institute of Sciences in Bangalore, where two years later he continued as a professor of physics. Other investigations carried out by Raman were: his experimental and theoretical studies on the diffraction of light by acoustic waves of ultrasonic and hypersonic frequencies (published 1934-1942), and those on the effects produced by X-rays on infrared vibrations in crystals exposed to ordinary light. In 1947, he was appointed as the first National Professor by the new government of Independent India. He retired from the Indian Institute in 1948 and a year later he established the Raman Research Institute in Bangalore, where he worked till his death.





શિકરાજ ૨૦૨૨

Special Theory of Relativity

Miss. Gangavati Sutar

Miss. Varsharani Kadam


Mr. Vinod Bedagar

B.Sc.III

❖ Introduction

Modern readers turning to Einstein's famous 1905 paper on special relativity may not find what they expect. Its title, "On the electrodynamics of moving bodies," gives no inkling that it will develop an

account of space and time that will topple Newton's system. Even its first paragraph just calls to mind an elementary experimental result due to Faraday concerning the interaction of a magnet and conductor. Only then does Einstein get down to the business of space and time and lay out a new theory in which rapidly moving rods shrink and clocks slow and the speed of light becomes an impassable barrier. This special theory of relativity has a central place in modern physics. As the first of the modern theories, it provides the foundation for particle physics and for Einstein's general theory of


$$\gamma = \frac{1}{\sqrt{1 - \frac{V^2}{c^2}}} \quad \begin{aligned} x' &= \gamma(x - Vt) \\ y' &= y \\ z' &= z \end{aligned}$$
$$t' = \gamma \left(t - \frac{Vx}{c^2} \right)$$
$$(\Delta s)^2 = (\Delta s')^2$$



relativity; and it is the last point of agreement between them. It has also received considerable attention outside physics. It is the first port of call for philosophers and other thinkers, seeking to understand what Einstein did and why it changed everything. It is often also their last port. The theory is arresting enough to demand serious reflection and, unlike quantum theory and general relativity, its essential content can be grasped fully by someone merely with a command of simple algebra. It contains Einstein's analysis of simultaneity, probably the most celebrated conceptual analysis of the century.

Special relativity is an explanation of how speed affects mass, time and space. The theory includes a way for the speed of light to define the relationship between energy and matter small amounts of mass (m) can be interchangeable with enormous amounts of energy (E), as defined by the classic equation $E = mc^2$.

Why did special relativity emerge when it did? The answer is already given in Einstein's 1905 paper. It is the fruit of 19th century electrodynamics. It is as much the theory that perfects 19th century

electrodynamics as it is the first theory of modern physics.⁴ Until this electrodynamics emerged, special relativity could not arise; once it had emerged, special relativity could not be stopped. Its basic equations and notions were already emerging in the writings of H. A. Lorentz and Henri Poincare on electrodynamics. The reason is not hard to understand. The observational consequences of special relativity differ significantly from Newtonian theory only in the realm of speeds close to that of light. Newton's theory was adapted to the fall of apples and the slow orbits of planets. It knew nothing of the realm of high speeds. Nineteenth century electrodynamics was also a theory of light and the first to probe extremely fast motions. The unexpected differences between processes at high speeds and those at ordinary speeds were fully captured by the electrodynamics. But their simple form was obscured by elaborate electro dynamical ornamentations. Einstein's achievement was to strip them of these ornamentations and to see that the odd behavior of rapidly moving electro dynamical systems was not a peculiarity of electricity and magnetism, but imposed by the nature of space and time on all rapidly



moving systems.

❖ Einstein's Postulates

Einstein's special theory of relativity is based on two postulates, stated by Einstein in the opening section of his 1905 paper. The first is the principle of relativity. It just asserts that the laws of physics hold equally in every inertial frame of reference.⁵ That means that any process that can occur in one frame of reference according to these laws can also occur in any other. This gives the important outcome that no experiment in one inertial frame of reference can distinguish it intrinsically from any other. For that same experiment could have been carried out in any other inertial frame with the same outcome. The best such an experiment can reveal is motion with respect to some other frame; but it cannot license the assertion that one is absolutely at rest and the other is in true motion.

Einstein's second postulate, the light postulate, asserts that "light is always propagated in empty space with a definite velocity c which is independent of the state of motion of the emitting body." Einstein gave no justification for this postulate in the introduction to his paper. Its strongest justification came from Maxwell's electrodynamics. That theory had

identified light with waves propagating in an electromagnetic field and concluded that just one speed was possible for them in empty space, $c = 300,000 \text{ km/sec}$, no matter what the motion of the emitter.


❖ Time dilation

Time dilation in space is also real, and it's because in Einstein's theory of general relativity, gravity can bend space time, and therefore time itself. The closer the clock is to the source of gravitation, the slower time passes; the farther away the clock is from gravity, the faster time will pass. This explains why astronauts on the ISS age more slowly, being 0.007 seconds behind for every six months. This is known as time dilation, and it has been frequently confirmed and validated by slight differences between atomic clocks in space and those on Earth, even though all were functioning flawlessly.

❖ Length contraction

Length contraction is the relativistic phenomenon where the length of a moving object is measured to be shorter than in its rest frame. It occurs only in the direction of motion, and its effect is significant only when the object is moving at speeds close to the speed of light.





Blackbody radiation

Miss. Shruti R.Patil

Miss. Sakshi R.Pujari

Mr. Sourabh J.Patil

B.Sc.III

Blackbody radiation refers to the spectrum of light emitted by any heated object; common examples include the heating element of a toaster and the filament of a light bulb. A black body or blackbody is an idealized physical body that absorbs all incident electromagnetic radiation, regardless of frequency or angle of incidence. The name "black body" is given because it absorbs all colors of light. A black body also emits blackbody radiation.

A black body is an idealized object that absorbs all

electromagnetic radiation it comes in contact with. It then emits thermal radiation in a continuous spectrum according to its temperature. Stars behave approximately like blackbodies, and this concept explains why there are different colors of stars.

Black body temperature

The temperature that the surface of a body (such as a planet, like the Earth) would be if it were not warmed by its own atmosphere.





शिक्षाराज २०२२

ENDANGERED ANIMALS IN INDIA

Bhosale Madhavi Vishwas

Shinde Sayali Ajitkumar

Divekar Rutujaambaji.

B.Sc. II

The world is filled with endangered species of animals, many of which can be found in India. While some of these species are critically endangered, some are near threatened and some are even extinct. There are some species that are left in such few numbers that your next generation may not be able to ever see them if nothing is done for their conservation. While we hope that more efforts are taken to conserve these species, here's a list of some endangered animals that you

can find in different parts of India.

1) The Bengal Tiger

The Bengal Tiger is the national animal of both, India and Bangladesh. The tiger's coat is yellow to light orange, with stripes ranging





from dark brown to black. The number of tigers has reduced dramatically in the past few years, due to poaching and human-tiger conflict. Can be spotted at: Tadoba National Park, Ranthambore National Park, Sundarbans National Park, Sariska Tiger Reserve, Jim Corbett National Park, Bandhavgarh National Park

2) Asiatic Lion



Asiatic Lion aka the Indian Lion or Persian Lion is a lion subspecies that is endangered. It differs from the African lion by less inflated auditory bullae, a larger tail tuft and a less developed mane. Can be spotted at: Gir Forest National Park, Gujarat

3) The Snow Leopard



The snow leopard is a large cat native to the mountain ranges in Central and South Asia. Snow leopards have long, thick fur, and their base color varies from smoky gray to yellowish tan, with whitish underparts. Can be spotted at: Hemis National Park, Ladakh, Nanda Devi National Park, Uttarakhand, Dibang Wildlife Sanctuary, Arunachal Pradesh, Kibber Wildlife Sanctuary, Lahaul Spiti, Himachal Pradesh, Pin Valley National Park, Lahaul Spiti, Himachal Pradesh, Great Himalayan National Park, Kullu, Himachal Pradesh.

4) The Blackbuck



The Blackbuck is an ungulate species of antelope and it is near threatened. The main threat to this species is poaching, predation, habitat destruction, overgrazing, inbreeding and sanctuary visitors. Can



be spotted at: Guindy National park, Tamil Nadu, Rollapadu, Andhra Pradesh, Chilka, Orissa

5) Red Panda



Red Panda is also known as a lesser panda or red cat-bear. It is an arboreal mammal native to the eastern Himalayas. Red Panda's population is on a decrease given to habitat loss and fragmentation, poaching, and inbreeding depression. Can be spotted at: Sikkim, Arunachal Pradesh, and West Bengal's Khangchendzonga and Namdapha National Park.

6) Rhino



The One-horned rhino is a large mammal, found in Assam. Excessive hunting has reduced the number of this species. These rhinos are killed to saw off their horns, which are sold at a very high value. Can be spotted at: Kaziranga National Park, Dudhwa Tiger Reserve, Pobitora Wildlife Sanctuary

7) Macaque



The Lion-tailed macaque is an Old World Monkey, endemic to the Western Ghats of South India. Its outstanding characteristic is the silver-white mane which surrounds the head from the cheeks down to the chin. Can be spotted at: Silent Valley National Park, Kerala, Papanasam part of the Kalakkad Mundanthurai Tiger Reserve, Tamil Nadu and Sirsi-Honnavaara rainforests of North-Western Ghats in Karnataka.





શિકરાજ ૨૦૨૨

Where...

Where do we go
When we die,
Do we drop below
or do we rise ?

I believe our end
Comes without trust,
faithless earth sends
us back to dust
Memories just,
In hearts, in brains
of those that loved us,
that's what remains

Amrut Sutar
B.A. I



FRIENDSHIP

You magnify my happiness
When I am feeling glad
You help to heal my injured heart
Whenever I am sad.

You are such a pleasure in my life
I hope that you can see
How meaningful your friendship is,
You are a total joy to me

Friends Forever...

Oh What joy it is
to have a friend like you
for giving me strength
the way you do.

For lifting me up
When I am feeling down
And Putting a smile on my face
When I am wearing a frown

Thanks for being there
and helping me grow
Your friendship means a lot
this I like you to know

Vikram Lohar
B.A. III



Sahil Patil
B.A I




શિકરાજ ૨૦૨૨

Life

Life is an opportunity, benefit from it
Life is beauty admire it
Life is a dream, realize it
Life is a challenge, meet it
Life is a duty, complete it
Life is a game, play it
Life is a promise, fulfill it
Life is a sorrow, over come it
Life is a song, sing it
Life is a struggle, accept it
Life is a tragedy, confront it
Life is a adventure, dare it
Life is a luck, make it
Life is a too precious, do not destroy it
Life is life, fight for it

Aishwarya Taral
B. A. - II



Teacher Day

My teacher is the best
She never ever rest
She works hard day and night
To make me very bright
She teaches new things every day
And there is always time to play
She is like mother to me
that is way I am not afraid to be me
one day when I will grow up
I would like to thank her
for never give up.

Utkarsha Belavekar
12th

Easy

Easy is to judge the mistake of others,
Difficult is to recognize our own mistakes
Easy is to hurt someone who loves you,
Difficult is to heal the wound
Easy is to set rules,
Difficult is to follow them
Easy is to dream every night
Difficult is to fight for dream
Easy is to say we love
Difficult is show it every day
Easy is to make mistakes,
Difficult is to learn form them

Kiran Sawant
B.A. I



શિકરાજ ૨૦૨૨

You Can

If you think you are beaten, you are...
If you think you dare not, you do not...
If you like to win... but think you can't...
It's almost a cinch, you won't !!

If You think you will lose, You're lost...
For out in the world you will find...
Success begins with a fellow's will...
It's all in a state of mind.

If you think you're out classed, you are...
You have got to think high to rise...
You've got to be sure of yourself before...
You can ever win the prize.

Life's battles don't always go...
To the stronger or faster man...
But sooner or later the one who wins...
IS THE ONE WHO THINKS HE CAN !!

Sanjivani Vichare
B.A. III



Up to Me

I can not be the only one
Who doesn't have a clue
About where I am heading
Nor What I'm meant to do

But time will not wait for me
And as the days go passing by
One thing I know that I control
It's up to me to try

Vinod Chougule
B. A. - II





શિકરાજ ૨૦૨૨

Good Things

I once heard an old man say,
Shaping vases out of clay
Into subtle forms sublime,
"Listen, son, good things take time"
All my life I have thought of this
When a task was lacking bliss,
When the work seemed awfully tough,
And I thought I'd had enough
So I'd give a little more
To what sometimes seemed a chore,
And, you know, without a doubt,
Good things always came about

Rasika Gokakkar
B. A. - I

Life is too short

Life is too short to wake up
in the morning with regrets,
So, love the people
who you right and forget
about the ones who don't and believe
that every thing happens for a reason...
If you get a chance... take it
If it changes your life... let it
Nobody said that it would be easy...
They just promised
it would be worth it

Sanika D. Patil
B. A. - I

Try Try Again

It is lesson you should heed,
If at first you don't succeed
Try, try again
Then your courage should appear,
For if you will persevere,
you will conquer, never fear
Try, try again
Once or twice, though you should fail,
If you would at last prevail,
Try, try again
If we strive, It's no disgrace
Though we do not win the race,
What should you do in the case
Try, try again
And that other folks can do,
Why, with patience, should not you ?
Only keep this rule in view
Try, try again

Sonali Dangi
B.A. III





શિવરાજ ૨૦૨૨

Nature

Very beautiful, just like a dream,
Gives us awesome things, as sweet as cream
Nature gives us many things,
Provides butterfly with its wings
It has several kinds of creatures,
Many have some extraordinary features
I love listening to the sounds of nature,
I totally forget about being mature
Nature is a beautiful gift,
Which we always want to lift
I love the nature and it's beauty,
To save it is really our duty

Khushi Singh
B. A. - I

Nature is Everywhere

Nature is everywhere you go
Everything that lives
and grows is nature
Animal big and small
Nature is plants that grow so tall
Nature is beautiful in every way.
Wonderful, exciting
And needs our care
So listen, and do part to
Keep nature
beautiful forever

Sairaj Savekar
12th Div.B





શિકરાજ ૨૦૨૨

I am Not For Everyone

I am not for everyone
I know my truth, I know who I am,
I know what I do and do not bring
to the table I'm not easy to deal with
but I do bring tons of value
I bring love and strength,
but I am not perfect, and if
I don't fit in with a person or group
that is okay with me.

Piyush Tanaji Khot
12 th Science



Rain drop
Felt today as new
My heart melted
as wind blew,
Embraced myself today,
And am up against
all dismay,
Yes, happiness
Caught me again,
As sadness went
down with drop
of rain,
Felt again as am
weird and insane,
As today am out
of my flashback's bane

Anjali V. Hulgannavar



Exam Cricket

Exam is a cricket
student is a batsman
paper setter is a bowler
Questions are balls
Mark are runs
Hard question is fast bowling
Goof answer is good batting
Examiner is an umpire
Distinction is a century
Blank mark sheet is a clean bowltd
Mark sheet is a scoreboard
Caught during copying is a run out

Omkar B. Bhujang
12 th Science



શિકરાજ ૨૦૨૨

The Highway Man

By Alfred Noyes

The wind was a torrent of darkness
among the gusty trees,
The moon was a ghostly galleon tossed
upon cloudy seas,
The road was a ribbon of moonlight
over the purple moor,
And the highwayman
came riding-Riding-riding
The highwayman came riding
up to the old inn - door
He'd a french cocked hat on his
forehead, a bunch of lace at his chin,
A coat of the claret velvet,
and breeches brown doe-skin,
They fit him with never a wrinkle
His boots were up to the thigh;

And he rode with a jewelled twinkle,
His pistol butts a-twinkle,
His rapier hilt a-twinkle,
under the jewelled sky.
Clashed into the dark inn-yard,
And he tapped with his whip on the
shutters, but all was locked and barred,
He whistled a tune to the window, and
who should be waiting there
But the landlord's black -eyed daughter,
Bess, the landlord's daughter,
plaiting a dark red love-knot
In to her long black hair

Sarthak Rahigare
12 th Science





शिवराज २०२२

प्राद्यापक कार्य वृतांत २०२१ - २२

- ◆ प्रा. डॉ. बी. डी. अजळकर
- ◆ प्रा. ए. के. मोरमारे
- ◆ प्रा. डॉ. एस. डी. सावंत
- ◆ प्रा. डॉ. हारदारे
- ◆ प्रा. डॉ. एस. बी. माने
- ◆ प्रा. डॉ. श्रद्धा पाटील

प्रशासकीय कर्मचारी २०२१ - २२

- ◆ श्री. एस. आर शहापूरकर

विविध विद्या शाखा कार्यवृतांत २०२१ - २२

- | | |
|---|--------------------|
| ◆ मराठी | ◆ ग्रंथालय |
| ◆ इंग्रजी | ◆ हिंदी |
| ◆ अर्थशास्त्र | ◆ समाजशास्त्र |
| ◆ राज्यशास्त्र | ◆ वाणिज्य |
| ◆ रसायनशास्त्र | ◆ भौतिकशास्त्र |
| ◆ प्राणीशास्त्र | ◆ वनस्पतीशास्त्र |
| ◆ बी.सी.ए. | ◆ पदव्युत्तर विभाग |
| ◆ वरिष्ठ क्रीडा विभाग | ◆ एम.एस.एस. विभाग |
| ◆ संभाजीराव माने ज्यु. महाविद्यालय क्रीडा विभाग | |



શિકરાજ ૨૦૨૨

Dr. B.D. Akalkar

(Department of Chemistry)

1. Preparation and Characterization of New Heterogeneous Catalyst Polymer-supported Reagent and its Application in Green Synthesis of 2-substituted Benzimidazoles.
Joshi-Kulkarni K.S., J.S.Jadhav, R.M. Kurane and B.D.Ajalkar Indian Journal of Heterocyclic Chemistry, 30(2020) 459-464.
2. Microwave - Assisted Multi-Component Synthesis of β - Amino Ketones via Mannich Reaction Approach using Heterogeneous SNPs Catalysts.
Joshi-Kulkarni K.S., J.S.Jadhav and B.D.Ajalkar Rasayan Journal of Chemistry, 13 (2020) 1842-1852.
3. Hydrothermal Assisted Synthesis of Micro-Bricks Shaped W_{O_3} For Electrochemical Oxidation of Paracetamol : A microstructured Paracetamol Sensor.
B.D. Ajalkar, K.K. Tawade, P. Kamble, M. N. Padavi, K. K. Sharma, S. N. Tayade and B. B. Kambale.
Russian Journal of Electrochemistry, 56(2020) 766-774.
4. Ionic Liquid assisted Synthesis of Chromium oxide h-Mo₃ Microrods and Their application For Electrochemical Sensing of Imidacloprid Pesticide In Vegetables.
B. D. Ajalkar, A. K. Tawade, S. S. Mali, C. K. Hong, C. D. Bathula, A. N. Kadam, K. K. Sharma, S. N. Tayade and B. B. Kamble.
Journal of Molecular Liquids, 324 (2021) 115121.
5. Determination of 4-nitrophenol Using Mo O₃ Loaded carbon Electrode via Electrochemical Sensing approach.
B. D. Ajalkar, K. M. Gardkar, K. K. Sharma, S. N. Tayade, Pravin Kamble and B. B. Kamble.. "Journal of Electrochem", 56 (2021) 766-774.



6. Microwave Assisted Envirocat EPZ-10 Catalyzed Multi-componet Synthesis of I-Amidoalky-2-naphthols.

Joshi-Kulkarni K.S., Tarula Chowla and B. D. Ajalkar. Asian "Journal of Organic and Medicinal Chemistry". 6 (2021) 200-210.

Research Guidance :

- Shri. Pravin Rajaram Dongare, "A Photo physical Study of Organic Compounds for Chemosensor Application" Declared on 01/01/2021.
- Miss. Kanchan Shrihari Joshi-Kulkarni, "Organic Synthesis Using Heterogeneous Catalysts" Declared on 16/06/2021.
- Miss. Bhagyshri Bajirao Kamble, Studies on Synthesis, Characterization and Application of Chemically Deposited VI-B Group transition Metal oxide Metal oxide Thin Films." Declared on 19/06/2021.

प्रा. अशोक मोरमारे

Sr. No.	Date	Title of Seminar / Conference/ Workshop	Organizing Institute	International National/ State/Local
1.	05 July 2020	Thoughts of Yashwantrao Chavhan : Relevance to Present	यशवंतराव चव्हाण कॉलेज, सातारा	National
2.	06 July 2020	Contemporary Literacy Trends in Indian literature	यशवंतराव चव्हाण कॉलेज, सातारा अंबेजोगाई	National
3.	13 July 2020	मराठी दलित कवितेचा इतिहास	मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद	State Level
4.	27 July 2020	कोरोनाचा साहित्य विश्वावर परिणाम	विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा	National
5.	२० गंश्य २०२०	विनोद : सिध्दांत आणि उपयोजन	शिवराज कॉलेज, गढहिंगलज	International



	६. २६ ऑस २०२० भाषा आणि साहित्य संशोधन : पुर्नविचार व नव्या दिशा	छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा	International
7.	9 March 2020	Technology and language	यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकण्ठी
Workshop -			
1.	9, 10 June 2020	Online Teaching Tools	शिवराज कॉलेज, गढ़हिंगलज
2.	14 June 2020	I Will an Administrative Officer MPSC, UPSC	सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय वैराग, सोलापूर
3.	20 June 2020	Covid-19, quarantine and the Aftermath : a Physiological Approach	के. आर. एम. महाविद्यालय, नांदेड
4.	20 June 2020	Rashtrapita mahatma Gandhi & Anna Bhau Sathe : Different Aspect of personality	वारणा महाविद्यालय, ऐतवडे
5.	2, 3 June 2020	Google Apps for Education & Moodle	राजाराम कॉलेज, कोल्हापूर
5.	16, 17 July 2021	संहिता लेखन : भाषिक कौशल्य कार्यशाळा	कला वाणिज्य व विज्ञान महाविद्याल, लांजा
			State

संशोधन पेपर प्रसिद्ध -

१) 'कोळी मल्हार जमातीच्या लग्नातील चौकाचा विधी एक संस्कारशील विधी.'

आयुष इंटरनॅशनल इंटर डिसिप्लीनरी रिसर्च जर्नल (ISSN) 2349638x. Impact Factor - 7.149

२) 'आदिवासी लोकनृत्ये : आदिवासी लोकसंस्कृतीचा जिवंत आविष्कार' अक्षरवडमय (UGC Care listed journal - ISSN 2229-4929)

डॉ. एस. डी. शावंत

- १) दि. १६/४/२०२१ रोजी राजा शिवछत्रपती महाविद्यालय महागांव येथे 'कोविड-१९ चा समाज जीवनावरील परिणाम' या राष्ट्रीय चर्चासित्रात सत्राध्यक्ष म्हणून ऑनलाईन व्याख्यान.
- २) २०/२/२०२१ रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता.



- ३) जुलै २०२० रोजी 'एज्युकेशन अँड इंटरकार्ट मैरेज' या विषयावर प्रिंटिंग एरीया या जर्नलमध्ये शोध निबंध प्रकाशित
- ४) १६/२/२०२० रोजी प्रॉफेसिंग सोशालॉजीस्ट अ फोरम फॉर रेंड्रिंग महाराष्ट्रा सोशालॉजी या शीर्षकांतर्गत 'इंटरकार्ट मैरेज' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान
- ५) दि. २०/०२/२०२२ रोजी टी. के. कोलेकर आर्ट्स् अँड कॉमर्स कॉलेज, नेसरी येथे रिसर्च प्रोजेक्ट' या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन
- ६) दि. २१/०३/२०२२ रोजी श्रीपतराव चौगुले आर्ट्स् आणि सायन्स महाविद्यालय, मलवाडी - कोथोली येथे 'कोविड-१९ चे समाजजीवनावर झालेले परिणाम' या विषयावर शोध निबंधाचे वाचन
- ७) २३ फेब्रुवारी २०२२ रोजी गाडगे बाबा जयंती निमित्त 'आंतरजातीय विवाह : समरच्या व उकल' या पुस्तकाचे (लेखन) प्रकाशन
- ८) ७ मे २०२२ रोजी प्राद्यापकपदी निवड.

डॉ. अणणासाहेब हरदारे

(सहाय्यक प्राद्यापक राज्यशास्त्र विभाग)

१. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्ष २०१९-२०२० चा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी कोल्हापूर जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त.
२. सन २०२१-२०२० Publication :
 - १) बहुलसंरकृतीवाद आणि भारतीय राष्ट्रवाद - 'International Journal of Advance and Applied Research' - ISSN 2347-7075 - Volume - 9 - Issue - 3 Jan, Feb - 2022.
 - २) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी, शिक्षण आणि उद्योगामधील योगदान - 'Navjot International Interdisciplinary Research Journal' - ISSN - 2277 - 8063 - vol XI Issue - I

सन २०२०-२१ Publication :

Sr. No.	Title of the Paper	Journal Details
1	संविधानिक नैतिकतेलाच आव्हान”	Indo western Research Journal UGC Approved ISSN : 2454-3292 Issue - XI, Vol - 1 impact-6.10 Feb. 2020 page-99-102
2	“समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणातील	Navjot International



नवीन प्रवाह : बहुराष्ट्रीय निगमचा प्रवाह” Interdisciplinary Reaseach Journal

ISSN 2277-8063 Page - 593-594
Jan - 2020

- 3 “भारतीय प्रजासत्ताकासमोरील आन्हाने” Power of Knowledge' peer reviewed Journal - ISSN-2320-4494 impact factor - 2.7286 Jouranal-2021 page - 201-204
- 4 “भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन सक्रियतेचे योगदान” Sarswati - The Research Journal ISSN 2229-5224 sepcial ISSUE - 01, 2020-21
- 5 “भारतीय प्रजासत्ताकासमोरील आन्हाने” Aayushi - International interdisciplinary Research Journal peer reviewed ISSN 2349-638x impact - 7.149 page - 496-499 April-2021
- 6 “लोकशाही विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार” Aayushi - International interdisciplinary Research Journal peer reviewed ISSN 2349-638x impact - 7.149 page - 496-499 April-2021

डॉ. एस. बी. मानो

- १) रामानुजन कॉलेज दिल्ली विद्यापीठ द्वारा निम्न कोर्सेस
- One Week FDP Course - २३ जून ते २९ जून २०२०
- Two Week FDP Course - २ जुलै ते १७ जुलै २०२०
- One Week FDP Course - १३ जुलै ते १९ जुलै २०२०
- २) राजर्षी शाहू महाविद्यालय रुकडी द्वारा रिसर्च जनरल मध्ये ‘भारतीय साहित्य में पर्यावरण’ हा आलेख प्रकाशित (२९ जुलै २०२१)
- ३) राजर्षी शाहू महाविद्यालय रुकडी येथे राष्ट्रीय संगोष्ठी मध्ये आलेख सादर केला. (२९ जुलै २०२१)
- ४) राजर्षी शाहू महाविद्यालय रुकडी येथील राष्ट्रीय संगोष्ठी मध्ये ‘भारतीय साहित्य और तंत्रज्ञान’ हा आलेख सादर केला. (९ मार्च २०२१)



५) सन २०२०-२१ या वर्षातील विविध कॉलेज मधील झालेले ऑनलाईन वेबीनार एकूण बारा वेबीनार मध्ये सहभाग घेतला.

प्रा. डॉ. श्रद्धा शैलश पाटील

१) व्याख्यान –

१) विषय – ‘माहिती तंत्रज्ञान व मुलांचे आरोग्य’ किटवडे, धनगरवाडा शाळा, ता. आजरा. २९ मार्च २०२०

२) विषय – ‘शिवराजित्र आणि आजचा युवक’ समविचारी शिक्षक मंच व आजी माजी सैनिकसंघटना करंबळी १/१२/२०२१

३) विषय – ‘बालशिवाजी’ शिवराज इंग्लिश मेडियम स्कूल, गडहिंगलज २८/१२/२०२१

४) विषय – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रस्तुतता’ समाजशास्त्र विभाग, शिवराज महाविद्यालय, गडहिंगलज.

२) संशोधनपर लेख –

१) १९८० नंतरच्या स्थीलिखित कथेतील स्थीप्रतिमा, एप्रिल २०२०, मुराळी मासिक ISBN

२) ‘कविता सादरीकरण’, भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास, (संपा.) डॉ. नीला जोशी, दर्या प्रकाशन पुणे. फेब्रुवारी २०२० ISBN

२) ‘भारतीय स्थीवाद’, मुराळी मार्च २०२०

३) ललित लेख –

१) ‘महिला सशक्तीकरण’ मे २०२१, मुराळी.

२) ‘नथीचा नखरा’ – चॅलेंज एक्सेप्टेड ‘आम्ही शिवराजीयन दिवाळी अंक ४ पोन्हेबर २०२१.

३) ‘शुभमंगल ऑफलाईन’ शिवराजीयन, दिवाळी अंक २०२०.

४) ‘आई उवाच’ विश्व मराठी साहित्य मंडळ, मुंबई विशेष उल्लेखनीय कविता म्हणून निवड.

५) आकाशवाणीवरुन अभिवाचन व संहिता लेखन – ‘स्थियांच्या आत्मकथनाची ओळख’ अंतर्गत इंदूमती जोंधळे यांच्या ‘बिनपटाची चौकट’ आत्मचरित्रावर संहितालेखन, अभिवाचन, आकाशवाणी केंद्र, कोल्हापूर .



शिवराज २०२२

प्रशासकीय विभाग

श्री. एस. आर. शहापूरकर

* २०२१ चा आविष्कार फौंडेशनच्यावतीने दिला जाणारा 'बेस्ट आयडीएल रजिस्टर' पुरस्कार प्राप्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, रिफ्रेशर कोर्स, ऑनलाईन वेबिनारमधील सहभाग

अ.क्र.	कार्यक्रमाचे नांव	दिनांक	ठिकाण
१.	Roll of Non-Teaching Staff Member in NAAC Accreditation	२७, २९ ०४/२०२०	R. J. College of Arts, Sci & Com. Ghatkopar
२.	Webinar for Administrative Staff	७/३/२०२०	A. C. S. College, Lanja
३.	Online Covid-19 Awareness QUIZ	९/५/२०२०	Shivaji English Medium, Saswad
४.	दैनंदिन कार्यालयीन कामकाज व ताणतणाव निवारण	१४/५/२०२०	सेंट जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा, विरार
५.	You and Your Mental Health Management	१८, २०/५/२०२०	श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
६.	शेतीपूरक व्यवसाय आणि शाश्वत रोजगाराच्या संधी	२३, २४ /५/२०२०	श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
७.	Health Hygiene and Higher Edu. Education	३०/५/२०२०	संत राबुल महाराज, महाविद्याल, कुडाळ
८.	Roll of No-Teaching Staff Member in NACC Accreditation	२९/५/२०२०	श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पुणे
९.	विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मॅटिकोत्तर शिष्यवृत्ती	६/६/२०२०	सेंट जोसेफ महाविद्यालय, सत्पाळा, विरार
१०.	Emotional Management	१३/३/२०२०	राजाराम कॉलेज, कोल्हापूर
११.	E Learning	२५, २७ /६/२०२०	संजय घोडावत पॉलिटेक्नीक, अतिग्रे
१२.	Post Covid-19 College Administration	७/७/२०२०	देवचंद कॉलेज, अर्जुननगर
१३.	Roll of No-Teaching Staff	५/८/२०२०	यशवंतराव चव्हाण स्कूल



शिवराज २०२२

in NACC Accreditation Process ऑफ सोशल वर्क, सातारा

१४.	महाविद्यालयीन कामकाज व शिक्षकेतर कर्मचारी	२०/८/२०२०	क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड कॉलेज, कुंडल
१५.	विनोद सिधांत आणि उपयोजन कार्यशाळा	२०/८/२०२०	शिवराज कॉलेज, गड.
१६.	Responsibility and Contribution of Asministrative Saff in the Process of NAAC	८/८/२०२०	श्रीपतराव चौगुले आर्ट्स् अँन्ड सायन्स कॉलेज, मलवाडी
१७.	Effective Laboratory Management Skills	९/११/२०२०	ए.एस.सी. कॉलेज, चिकलदारा
१९.	विश्व मराठी संम्मेलन २०२१	२८,२९,३०,३१/ ०१/२०२१	Online
२०	ग्रंथ संपदा व वाचन अभिरुची चाचणी	Online	नाईट कॉलेज, इचलकरंजी



शिवराज २०२२

विविध विभाग शाखा कार्यवृत्तांत

मराठी विभाग

१. आदिवासी साहित्य : 'संस्कृती आणि समाज' या विषयावर दि. ३०/११/२०२१ रोजी एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार संपन्न. प्रमुख पाहुणे वाहरु सोनावने, वक्ते, डॉ. दीपक वळवी, डॉ. अमर कांबळे, अध्यक्ष प्रा. किसन कुराडे
२. 'लेखकाशी मुक्त संवाद' या अंतर्गत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याशी दि. २०/१२/२०२१ रोजी मुक्त संवादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
३. अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त 'अल्पसंख्यांक आणि आपण' या विषयावर दि. १८/१२/२०२१ रोजी डॉ. एस. बी. बिडकर यचे व्याख्यान संपन्न.
४. मराठी भाषा पंथरवडा दिनानिमित्त 'मराठी भाषेचा समाजमाध्यमामध्ये वापर करा' या डिजिटल फलकाचे दि. २२/१/२०२२ रोजी प्राचार्यांच्या हस्ते उद्घाटन.
५. मराठी राजभाषा दिनानिमित्त दि. २७/२/२०२२ रोजी वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व भित्तीपत्रक उद्घाटन मा. प्राचार्यांच्या हस्ते संपन्न झाले.

डॉ. मनमोहन राजे
विभाग प्रमुख

हिंदी विभाग

शैक्षणिक वर्ष का हिंदी विभाग का वार्षिक अहवाल निम्नलिखित रूप में प्रस्तुत है।

१. 'विश्वभाषा दिन' १० जनवरी २०२१ के अवसर पर प्रा. संजिवनी पाटील (ओमकार कॉलेज) का 'विश्वभाषा हिंदी दिन' इस विषयपर व्याख्यान।
२. संत सेवालाल महाराज जयंती निमित्त १७ फरवरी २०२१ को प्रतिमापूजन और प्रा. डी. यू. जाधव का 'संत सेवालाल महाराज' विषयपर व्याख्यान संपन्न हुआ।
३. 'शिवराज विद्या संकुल का वर्धापन दिन' और 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती' निमित्त २६ जून २०२१ को ऑनलाईन बेविनार संपन्न हुआ। प्रमुख वक्ते मा. डॉ. व्ही. एम. शिंदे उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मा. डॉ. गुरुपाद उर्फ सुक्रांत हिरेमठ माजी हिंदी विभाग प्रमुख, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, कार्यक्रम के अध्यक्ष और शिवराज विद्या संकुल के अध्यक्ष मा. प्रा. किसनराव कुराडे आदि मान्यवर सहभागी थे।



शिवराज २०२२

४. विश्व हिंदी भाषा दिन १० जनवरी २०२२ पर शिवाचन भित्तीपत्रक मा. प्राचार्य डॉ. एस. कदम इनके हस्ते प्रकाशित हुआ।

प्रा. एन. बी. एकिले
विभाग प्रमुख

राज्यशास्त्र विभाग

२०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

१. १७/७/२०२० रोजी 'राज्यशास्त्र विषयाचे महत्त्व' या विषयावर डॉ. एन. आर. कोल्हापुरे आणि डॉ. ए. जी. हरदारे यांनी मार्गदर्शन केले.
२. २/१०/२०२० रोजी 'महात्मा गांधी जयंती निमित्त' डॉ. एस. डी. पाटील यांचे 'गांधी समजून घेताना' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
३. ३१/१०/२०२० रोजी 'सरदार वल्लभाई पटेल जयंती' निमित्त एन. आर. कोल्हापुरे यांचे व्याख्यान झाले.
४. दिनांक २६/११/२०२० रोजी भारतीय संविधानाच्या उद्घेशपत्रिकेचे सामुदायिक वाचन व 'संविधान' विषयी डॉ. एन. आर. कोल्हापुरे यांचे व्याख्यान झाले.
५. २७/१/२०२१ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भित्तीपत्रक व नवीन मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप आणि तहसिलदार मा. श्री. दिनेश पारगे यांचे मतदार दिनानिमित्य व्याख्यान.
६. ६/१०/२०२१ रोजी गांधी सप्ताह निमित्त 'गांधीवाढी अभियांत्रिकी' या विषयावर डॉ. एस. डी. पाटील यांचे व्याख्यान घेण्यात आले.

प्रा. डॉ. एन. आर. कोल्हापुरे
विभाग प्रमुख

अर्थशास्त्र विभाग

अर्थशास्त्र विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या कालावधीत पुढील कार्यक्रम घेण्यात आले.

१. व्याख्यान वक्ते - प्रा. डॉ. आर तनंगे
विषय - 'तरुणातील गुंतवणूक साक्षरता'



शिवराज २०२२

२) व्याख्यान वक्ते - प्रा. डॉ. एस. एस. सावंत

विषय - 'गुतंवणूक साक्षरता - आणि समाज'

३) भित्ती पत्रक प्रकाशन - ०२

विषय - 'भारतीय आर्थिक विचारवंत'

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.

५) यशवंतराव चव्हाण जयंती साजरी केली.

दिनांक १५/७/२०२३ ते २०/७/२०२३ या कालावधीत राज्यस्तरीय अर्थमध्यन अँनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. त्यात पुढील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

१. 'राजर्षी छ. शाह राजाचे शेती व जलसिंचन विषयक विचार' वक्ते प्रा. डॉ. प्रभाकर तानाजी माने

२) 'लोकसंरक्ष्या स्फोट - एक जागतिक समरस्या' वक्ते प्रा. डॉ. पोटभरे एस. एस.

३) 'कोरोना काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार' वक्ते प्रा. डॉ. जाधव ए. डी

४) 'महाराष्ट्राची विद्यमान आर्थिक स्थिती' वक्ते प्रा. डॉ. पट्टेबहादूर जी. एस.

५) 'भारतातील वाढती आर्थिक व सामाजिक विषमतेची समस्या' वक्ते प्रा. डॉ. चव्हाण एस. के., 'भारतीय शेतीची सद्यस्थिती' वक्ते - प्रा. डॉ. सिताफुले एल. एस.

- भित्तीपत्रक प्रकाशन - ०२

- यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

डॉ. जी. जी. गायकवाड

विभाग प्रमुख

समाजशास्त्र विभाग

समाजशास्त्र विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२०२२ या कालावधीत पुढील कार्यक्रम घेण्यात आले.

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिन दिनांक ०६/१२/२०२३.

वक्ते - डॉ. श्रद्धा पाटील

२) शिवजयंती - १९/०२/२०२३. वक्ते - कु. वैष्णवी पाडले.

३) संत गाडगेबाबा जयंती २३/०२/२०२२. वक्ते - डॉ. अनिलराव कुराडे



शिवराज २०२२

४) म. फुले जयंती ११/०४/२०२२. वक्ते - प्रा. तानाजी चौगुले

- ५) 'आजादी का अमृत महोत्सव' उपक्रमांतर्गत 'लो. टिळकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान' (दि. २६/०३/२०२२) आणि 'डॉ. बाबासाहेब आंबडकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान' (दि. २८/०३/२०२२) या विषयावर व्याख्यानांचे आयोजन.
दि. २६/०३/२०२२ प्रा. दिलीप काळे, राजा शिवछत्रपती महा., महागांव
दि. २८/०३/२०२२ प्रा. डी. जी. कापुरे
- ६) 'कर्मवीर विद्युल रामजी शिंदे एक समाजशास्त्रज्ञ' या विषयावर भित्तीपत्रकाचे प्रकाशन
दि. ३ जानेवारी २०२२ उद्घाटक - डॉ. रणधीर शिंदे, विभागप्रमुख, मराठी विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

डॉ. आर. पी. हेंडगे प्रा.डॉ. एस. डी. सावंत डॉ. अनिल कुराडे
विभाग प्रमुख

वाणिज्य विभाग

कायर्क्रम अहवाल

अ.क्र.	कायर्क्रमाचे नांव	प्रमुख वक्ते	दिनांक
1	Debate Competition	Mrs. N. M. Bhojgar	15/03/2021
2	Seminars	Mrs. N. M. Bhojgar	16/03/2021
3	Role of Ayurveda in covid-19	Dr. Tejaswini Kotmire	10/03/2021
4.	Career Opportunities	Prof. Krushnant Chougule	05/08/2021
5.	Basic in Accating (online)	Dr. S. D. Bhoite	02/08/2021
6.	Capital Market Awareness Program Series	Mr. K. Thangraj Pankaj Mathkar Rahul Dhavan Srikant Latiarisagi	01/06/2021 05/06/2021 08/06/2021 12/06/2021
7.	Axis - investor Awareness Program	Mr. Pankaj Mathkar	13/06/2021
8.	One day National Webinar on Research Ethics & Research Opportunitiies	Dr. S. S. Mahajan	14/08/2021
9.	Career after higher Education (online)	Dr. Krushnath Chougule	05/08/2021
10.	Certificate Program in Banking, Finance & Insurance in association with Bajaj Finance	BajaB Finance	2 Feb. to 14 march 2021
11.	वाणिज्य मंडळ उद्घाटन	डॉ. काशिनाथ तनंगे	04/10/2021



शिवराज २०२२

12. भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ. संदीप परीट 28/10/2021

13.	One Day Workshop on क्षमता विकास व नेतृत्व विकास	डॉ. एस. बी. भांबर डॉ. ए. एम. गुरव	02/03/2021
14.	आरोग्य व्यवस्थापन कोविड-१९	प्रा. एम. एस. घाळी	11/10/2021
15.	Career Guidance	Mr. Mohit Sharma	16/10/2021

प्रा. डी. पी. खेडकर
विभाग प्रमुख

DEPARTMENT Of PHYSICS

Sr. No.	Name of Activities	Date	Details
1.	Guest lectures	28/02/2022	Dr. M. P. Patil.Ex.HOD department of physics Shivraj College, Gadhinglaj.
		09/04/2022	Lecture on "Introduction- Solid state Physics". by Dr. R. A. Ghorpade Head, Department of Physics Y. C. College, Halkarni.
		09/06/2022	Lecture on career opportunities in physics by Dr. S. N. Kulkarni Department of Physics Doodhasakhar College, Bidari
		09/06/2022	Lecture on career opportunities in physicsby Dr. R. A. Ghorpade Head, Department of Physics Y. C. College, Halkarni.
2	Study tour	09/05/2022	Department of Physics, Shivaji University Kolhapur
3.	Poster presentation	28/02/2022	Poster on "Integrated Approach in Science and Technology for a Sustainable Future" By B.Sc. II & III students
4.	Aazadi ka Aamrut Mahostav	24/03/2022	Lecture on Ishwar Chandra Vidyasagar - Contribution to Indian independence moment By Mr. G. S. Patil



शिवराज २०२२

12. भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ. संदीप परीट 28/10/2021

13.	One Day Workshop on क्षमता विकास व नेतृत्व विकास	डॉ. एस. बी. भांबर डॉ. ए. एम. गुरव	02/03/2021
14.	आरोग्य व्यवस्थापन कोविड-१९	प्रा. एम. एस. घाळी	11/10/2021
15.	Career Guidance	Mr. Mohit Sharma	16/10/2021

प्रा. डी. पी. खेडकर
विभाग प्रमुख

DEPARTMENT Of PHYSICS

Sr. No.	Name of Activities	Date	Details
1.	Guest lectures	28/02/2022	Dr. M. P. Patil.Ex.HOD department of physics Shivraj College, Gadchinglaj.
		09/04/2022	Lecture on "Introduction- Solid state Physics". by Dr. R. A. Ghorpade Head, Department of Physics Y. C. College, Halkarni.
		09/06/2022	Lecture on career opportunities in physics by Dr. S. N. Kulkarni Department of Physics Doodhasakhar College, Bidari
		09/06/2022	Lecture on career opportunities in physicsby Dr. R. A. Ghorpade Head, Department of Physics Y. C. College, Halkarni.
2	Study tour	09/05/2022	Department of Physics, Shivaji University Kolhapur
3.	Poster presentation	28/02/2022	Poster on "Integrated Approach in Science and Technology for a Sustainable Future" By B.Sc. II & III students
4.	Aazadi ka Aamrut Mahostav	24/03/2022	Lecture on Ishwar Chandra Vidyasagar - Contribution to Indian independence moment By Mr. G. S. Patil



શિકરાજ ૨૦૨૨

24/03/2022 Lecture on M. N. Saha - Contribution
to Indian independence moment By
Mr. R.R. Kumbhar

5.	Days Celebrated	31/03/2022	Quiz Competition -- Voter Awareness
		01/07/2021	Birth anniversary of Vasantrao Naik
6.	Best practice	28/02/2022	National science day
		21/12/2021 to 28/12/2021	One Week Orientation Programme in instrumental practical Physics for B.Sc.-I Students

DEPARTMENT OF CHEMISTRY

Sr. No.	Name of Activities	Date	Details
1	Guest Lecture	20/12/2021	Lecture on 'Nature of SET-NET Exam' by Mrs. A. S. Shinde Department of Chemistry, Shivaji Jr. College, Nesari 'Digital Library and Placement' by Lecture on 'Digital Library and Placement' by Mr. Jagdhish Desai President and CEO, Society for Mathematics Engineering
2	Industrial visit	08/06/2022	Organized Industrial visit for M. Sc. I and II students to Green Friends
3	Poster Presentation	11/02/2022 30/03/2022	Eco Managements Services, A/P- Hiralage, Taluka- Gadhinglaj Organized Poster Presentation Competition on Current trends in Chemistry and Computer Science for M. Sc.



શ્રીકૃષ્ણ કોલેજ ૨૦૨૨

Mr. Rupesh V. Gawade-Pati Head,

4	Academic visit	18/05/2022	Pharmaceutical & Chemical Analytical Training Institute, Gadhwad
5	Parent Meeting	22/05/2022	Organized Parent Meeting for B. Sc. III class
6	Days Celebrated	02/10/2022	Organized "Mahatma Gandhi Jayanti "Organized "Dr. A. P. J. Abdul Kalam Jayanti and Wachan
7	Chem Quiz	15/10/2022 08/06/2022	Prerana Din" Organized Chem quiz competition for B. Sc. III students of Gadhwad, Ajara and Chandgad colleges. Department of Chemistry
<hr/>			
1	Guest Lecture	08/03/2021 15/03/2021 30/01/2021	Lecture on Dr. Sandip K. Patil Department of Heterocycles' by Chemistry, Devchand College, Arjun Nagar Lecture on 'UV and IR-Spectroscopy' by Mr. Pravin R. Kharade; Department of Chemistry, K. H. College, Gargotaji Lecture on Trends in Research Methodology' by Prof. Dr. S. V. Bhosale Department of Chemistry, Goa University, Goa
2	Workshop	24/03/2021	Workshop on 'Mass Spectroscopy' by Prof. Dr. G. S. Rashinkar Department of Chemistry, Shivaji University, Kolhapur
3.	Poster Presentation	13/03/2021	Organized Poster Presentation Competition on Current trends in Chemistry and Computer Science for M. Sc.



શ્રીકૃષ્ણ ૨૦૨૨

DEPARTMENT OF BOTANY

Sr. No.	Activity	Date
1.	College Campus Flora	Nov-2021
2.	Guest Lecture- Role of ICT in Botany	04/01/2022
3.	Best Practice- „Eco Friendly Holi“	19/03/2022
4.	Essay competition on "Role of Prafullchandra Roy in Freedom movement"	29/03/2022
5.	Poster presentation on "Role of Prafullchandra Roy in Freedom movement"	30/03/2022
6.	Introduction of Campus flora to Mahadevrao Vandre Pharmacy College, Turkewadi, Chandgad	31/03/2022
7.	Research Sensitization Scheme for College students Minor Research Project- 05 students of Department of Botany. Title of Project- " Green synthesis of Metal Nano-particles from Noxious weedy plants." 2021-2022 Date of completion	03/04/2022
8.	Best Practice- "Olakh vanaspatinchi- Plant of the week"	05/04/2022
9.	Birth Anniversary- Basveshwar Maharaj	03/05/2022
10.	Botanical Study Tour-B.Sc. 2 (Radhanagari Dam) B. Sc. 1(Ramthirtrh)	11/05/2022 03/06/202

DEPARTMENT OF ZOOLOGY

Sr. No.	Name of the Activities	Date
1	Identification of Chameleon	June 2021
2	Identification of May Flies	August 2021
3	Departmental Visit to Aivar S. N. College, Gad.	27/09/2021
4	Apiculture Harvesting	08/11/2021 25/02/2022
5	Pandit Jawaharlal Nehru Jayanti	14/ 11/ 2021
6	Gadhinglaj Nagarparishad Tree Sensus	Dec. 2021



Participation

7	Guest Lecture on: Conservation of Biodiversity by Dr. Ajgekar	23/03/2022
8	Book publication at Jaysingpur B.Sc. II Zoology Paper- VIII	05/ 02/2022
9	World Sparrow Day- Preparation on Nest for Sparrow	20/03/2022
10	World Sparrow Day- Poster Presentation on Conservation of Sparrow	24/03/2022
11	World Tuberculosis Day	24/03/2022
12	Blood Group Testing of NCC Students on occasion of National Health Day 07/05/2022 Study Tour B.Sc. I - Ramtirth	02/06/2022
14	Study Tour B.Sc. II – Poultry Farm	04/06/2022
15	Bapuji Salunkhe Jayanti	09/06/2022

क्रीडा अहंवाल

चालू शैक्षणिक वर्षात आमच्या महाविद्यालयाचे नाव सरकारच्या संयोजनाखाली पार पडलेल्या पहिला खेलो इंडिया विद्यापीठ रूपर्धीत आमच्या शिवराज महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठास एक रौप्य, तीन कास्य अशे चार पदके या वर्षी पटकावून दिली. आमच्या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाची जूळो, मलखांब, कुस्ती, इटिरझोनल कुस्ती (Greeco Roman) बेरट फीझीक या खेळाची जनरल चॅम्पियनशीप पटकावली. तरेच शिवाजी विद्यापीठ इंटरझोनल मलखाब मुलांचा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

या वर्षी राष्ट्रीय वा राज्यर-तरावर शिवराजचे नांव उचंवणारे खेळाडू - पुढील प्रमाणे

१) **धनंजय राजाराम जाधव** – बेंगलोर (कर्नाटक) येथे झालेल्या खेलो इंडिया तलवारबाजी रूपर्धीत सबरिया क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकावले तरेच अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी रूपर्धीत शिवाजी विद्यापीठ संघातून निवड झाली. आॅल इंडिया इंटर युनिव्हरसिटी मध्ये एक कास्य पदक पटकावले आहे.

२) **गौरव विठोबा चव्हाण** – बेंगलोर (कर्नाटक) येथे घेतलेल्या खेलो इंडिया स्विमिंग २०० मीटर फ्री रस्टाइल या प्रकारात कास्य पदक पटकावले. तरेच भुवनेश्वर (ओडिआ) येथे झालेल्या राष्ट्रीय स्विमिंग रूपर्धीत शिवाजी विद्यापीठ संघाला रौप्य पदक पटकावून दिले.



३) ओमकार विष्णु ढोबले - बेंगलोर (कर्नाटक) येथे घेतलेल्या खेलो इंडिया योगा स्पर्धेत रोप्य पदक पटकावले तरेच भुवनेश्वर (ओडिसा) येथे झालेल्या योगा स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाकडून निवड झाली.

४) समीक्षा तुकाराम गावडे - बेंगलोर (कर्नाटक) येथे घेतलेल्या खेलो इंडिया मलखांब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघाला कास्य पदक पटकावून दिले. तरेच विश्वविद्यालय (महाराष्ट्र) येथे झालेल्या राष्ट्रीय मलखांब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठातून निवड झाली. आॅल इंडिया इंटर युनिवर्सिटी मध्ये एक कास्य पदक पटकावले.

५) शुभम चंद्रकांत सिदनाळे - बेंगलोर (कर्नाटक) येथे झालेल्या खेलो इंडिया रेसलिंग स्पर्धेत १२७ किलो या क्रीडा प्रकारात सहभागी झाला. तरेच भिवानी (हरयाना) येथे झालेल्या राष्ट्रीय रेसलिंग १२७ किलो या क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकावले.

६) प्रियांका चंद्रकांत मोरे - कोटा (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.

७) ज्योति शिवाजी ढेरे - कोटा (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय फूटबॉल रौप्य पदक पटकावले.

८) अक्षता प्रभाकर भाईगडे - भुवनेश्वर (ओडिसा) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघातून निवड.

९) आदित्य अतुल अंगल - अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सेबर या क्रीडा प्रकारात सहभाग.

१०) प्रथमकुमार रविंद्र शिंदे - अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत इप्पी या क्रीडा प्रकारात सहभाग.

११) विपुल प्रशांत येडेकर - अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत फॅइल या क्रीडा प्रकारात सहभाग.

१२) धनंजय रणजिसिंह यादव - अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत फॅइल या क्रीडा प्रकारात सहभाग.

१३) अनुजा रमेश धबाले - अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत इप्पी या क्रीडा प्रकारात सहभाग

१४) अमृता अनिल तराळ - अमरीतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय फेरसींग स्पर्धेत फॅइल या क्रीडा प्रकारात सहभाग.



- १५) अवधूत आनंदा पाटील** - खानपूर येथे झालेल्या राष्ट्रीय जुळो स्पर्धेत ६६ किलो या क्रीडा प्रकारात सहभाग.
- १६) रुदवी आनंदा श्रृंगारपूरे** - खानपूर येथे झालेल्या राष्ट्रीय जुळो स्पर्धेत ६३ किलो या क्रीडा प्रकारात सहभाग.
- १७) रोहन रंगराव रंडे** - भीवानी (हरियाना) येथे झालेल्या राष्ट्रीय रेसलींग स्पर्धेत ९७ किलो या क्रीडा प्रकारात सहभाग.
- १८) यशवर्धन संदीन दिंडे** - राज्यस्थान विद्यापीठ (उदयपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय पावर लिफटींग स्पर्धेत ७४ किलो या क्रीडा प्रकारात सहभाग.
- १९) आंकार राजगोडा वाणी** - राज्यस्थान विद्यापीठ (उदयपूर) येथे झालेल्या राष्ट्रीय पावर लिफटींग स्पर्धेत ८३ किलो या क्रीडा प्रकारात कारस्य पदक पटकावले.
- २०) आशीष वीरभद्र पाटील** - चंदिगढ (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय बेर्स्ट फिजीक स्पर्धेत ९० किलो या क्रीडा प्रकारात सहभाग.
- २१) युवराज विलस खोत** - चंदीगढ (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय बेर्स्ट फिजीक स्पर्धेत ९० केजी या क्रीडा प्रकारात सहभाग.
- २२) आंकार तानाजी पाडलकर** - चंदिगढ (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय बेर्स्ट फिजीक स्पर्धेत ८० केजी या क्रीडा प्रकारात सहभाग.
- २३) गणेश रमेश पाटील** - ब्वालहेर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सहभाग.
- २४) प्राजक्ता परशराम शिंदे** - भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ५०० मीटर या क्रीडा प्रकारात सहभाग.
- २५) भक्ति सुनिल पोटे** - मंगलोर युनिव्हरसिटी (कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंन्ट्री स्पर्धेत कारस्य पदक पटकावले.
- २७) दीपाली संजय पाटील** - सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सहभाग.
- २८) प्राजक्ता शिंदे** - १७,००० मी., ५०० मी. प्रथम क्रमांक व १०,००० मी. द्वितीय क्रमांक पटकाविला.
- २९) भक्ति पोटे** - १७,००० मी. मध्ये द्वितीय क्रमांक, ५०० मी. मध्ये तृतीय क्रमांक व १०,००० मी. द्वितीय क्रमांक पटकाविला.



३०) मयुरी आरडे - १५,००० मी. मध्ये द्वितीय क्रमांक, ५०० मी. मध्ये तृतीय क्रमांक व १०,००० मी. द्वितीय क्रमांक पटकाविला.

३१) प्रज्ञा शिंदे - ४ X ३०० मी. Relay मध्ये द्वितीय व ट्रिपल जंप मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.

३२) आंकार पन्हाळकर - १० की.मी. मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.

३३) ऋषीकेश काटे - ट्रिपल जंप व उंच उडी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.

३४) महेश मांगले - पोल वॉल्ट मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.

३५) महादेव चौगुले - पोल वॉल्ट मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.

तसेच चालू शैक्षणिक वर्षात आमच्या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय तलवारबाजी (पुरुष/महिला) व मलखांब (पुरुष/महिला) स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करून शिवाजी विद्यापीठातील क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा गैरव वाढविला.

डॉ. राहुल मगदूम
क्रीडा विभाग प्रमुख

राष्ट्रीय छात्रसेना अहवाल

- जागतिक महिला दिन** - दिनांक ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात 'महिला सबलीकरण व आत्मरंरक्षण' यासाठी ज्युद्धो चे प्रात्यक्षिक डॉ. धनंजय पाटील यांच्याकडून करण्यात आले.
- रक्तदान शिबीर** - एन.सी.सी. विभागामार्फत कॉलेजमध्ये दि. २३ मार्च २०२२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० रक्त पिशव्याचे संकलन करण्यात आले. ऐवढ्या संख्येने रक्तदान हा एक आदर्शच शिवराज एन.सी.सी. विभागामार्फत एक आदर्शच घालन दिला.
- सायकल रॅली** - दिनांक ३ जून २०२२ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सव या निमित्त्या या रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली कॉलेजच्या गेटपासून गडहिंगलज शहरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रमारकापासून परत कॉलेज मध्ये अशी रॅली घेण्यात आली.



- **शिवराज्याभिषेक दिन** - दिनांक ६ जून २०२२ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रँलीचे आयोजन करण्यात आले होते. या रँलीत ४. शिवरायांच्या नावाचा जयघोष करत संपूर्ण गडहिंग्लज शहरातून ही रँली काढण्यात आली.
- **वृक्षारोपण** - दिनांक १३ जून २०२२ रोजी एन.सी.सी. विभागामार्फत बहिरेवाडी(गायमुख) येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. हे वृक्षारोपण ॲड. दिविजय कुराडे व कॅप्टन डॉ. आर. डी. मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
- ‘**शहिदोंको शत्रशत् नमन**’ या विधानांतर्गत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सम्मान करण्यात आला. या कार्यक्रमात २० परिवारांचा समावेश होता. हा कार्यक्रम दिनाक १७ जून २०२२ रोजी संपन्न झाला.
- **योगा दिन** - दिनांक २१ जून २०२२ राजी एन.सी.सी. विभाग व महाविद्यालयामार्फत योगादिन साजरा करण्यात आला. यासाठी १० दिवस योग कॅम्प आयोजित करण्यात आले होते.
- **आर्मी अटॅचमेंट साठी निवड (एन.सी.सी)** - दिनांक ४ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ रोजी एन.सी.सी. विभागातील कँडेट मोरबाळे अशोक पुंडलिक व कँडेट सबनीस श्रीहरी सुधीर यांची आर्मी अटॅचमेंट कॅम्प नाशिक येथे निवड झाली.

राष्ट्रीय छात्रसेनेमधून छात्रांमध्ये नेतृत्वगुणसंपन्न व्हावेत व देशासाठी चांगले नागरिक घडावेत या उद्देशाने सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षसाठी एकूण १७ छात्रांना राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये प्रवेश देण्यात आला.

त्याचबरोबर एन.सी.सी. परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कवायत, शस्त्राङ्गान, नकाशा वाचन, नागरिक सुरक्षा व आत्मरक्षा अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले

एन.सी.सी. विभागामार्फत सन २०२०-२१ मध्ये या प्रमाणे अनेक उपक्रम राबवले होते. त्यामध्ये वृक्षारोपण र्वच्छता अभियान, योग दिवस इत्यादी उपक्रम घेण्यात आले

- **वृक्षारोपण** - गडहिंग्लज पोलीस निवासस्थान येथे ७२ झाडांची लागवड करण्यात आली. प्रत्येक एन.सी.सी. कँडेटद्वारे १ झाड लावण्यात आले. पालीस अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सुंदर सर्व एन.सी.सी. कँडेटसना मदत केली यावेळी तब्बल १०० झाडे लावण्यात आली. सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- **रक्तदान शिबीर** - एन.सी.सी. विभागामार्फत कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन



- करण्यात आले होते. २३ मार्च २०२२ रोजी हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी ७० पिशव्याचे संकलन करण्यात आले.
- **स्वच्छता मोहीम** - दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजी स्वच्छता अभियान मोहीम शिवराज कॉलेजमध्ये एन.सी.सी. कॅडेटद्वारे राबवण्यात आली. हा उपक्रम शिवराज महाविद्यालयात एन.सी.सी. विभाग प्रमुख कॅप्टन आर. डी. मगढूम सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सर्व एन.सी.सी. विभागाच्या कॅडेट्सनी स्वच्छता अभियान मध्ये सहभाग घेतला. प्रथम महाविद्यालयाच्या आवारात व नंतर काळभैरी येथील मंदिर व डोंगर भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेमध्ये एन.सी.सी. विभाग प्रमुख व प्रा. जयवंत पाटील यांचे मोलाचे लाभले.
- ‘**स्वच्छ भारत -सुंदर भारत**’ कॅम्प - हा एक नँशनल कॅम्प आहे. या वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे हा कॅम्प ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता. या कॅम्पसाठी आमच्या शिवराज महाविद्यालयाचे कॅडेट रवराज सुरेश पाटील यांची व कॅडेट वृंदा संजय पाटील यांची निवड झाली. ऑनलाईन कॅम्प असूनही आमच्या कॅडेट्सनी हा कॅम्प चांगल्या उमेदिने पार पाडला. यामध्ये त्यांना स्वच्छतेचे फायदे व स्वच्छतेचे महत्त्व या विषयी अनमोल असे मार्गदर्शन मिळाले.
- **योगा दिन** - दिनांक २१ जून रोजी ‘योगा दिवस’ ही मोहीम शिवराज कॉलेज चे सर्व एन.सी.सी. कॅडेट्सनी आपल्या घरी हा उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम एन.सी.सी. विभाग प्रमुख ए.एन.ओ. कॅप्टन आर. डी. मगढूम सर यांनी यागा बद्धल योव्या उपदेश व योगाचे महत्त्व सांगितले. या प्रकारे योगा दिवस कॅप्टन आर. डी. मगढूम सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
- **Inter Group Computation Camp** - या कॅम्पसाठी कॅडेट शितल महादेव गायकवाड व कॅडेट गुरुनाथ अनिल खामकर यांची निवड करण्यात आली. या कॅम्पमध्ये Firing Position मध्ये फायर करायचे शिकवले. ३ दिवसांचा हा कॅम्प घेण्यात आला. तेथे लाईन, निलींग, स्टॅंडींग, सीटिंग या पोजिशन मध्ये फायर करण्यास शिवकले. यामुळे कॅडेट्सना युद्धपातळीवर फायरिंग कशी करतात याची माहिती मिळाली. याचप्रमाणे या कॅम्पमध्येमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विद्यार्थ्यांना पदक मिळवले.



शिवराज २०२२

राष्ट्रीय सेवा योजना

सन २०२०-२१ या शैशविक वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घिष्ठ पूर्तीसाठी आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पुढील कार्यक्रम राबविण्यात आले

- **फिट इंडिया अभियान संपन्न** - दिनांक २/१०/२०२० रोजी सकाळी ७.३० वा. फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत 'मॉनिंग वॉक' चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी ढीड किलोमीटर चालण्याचा उप्रकम पार पाडला.
- **भारतीय संविधान दिन संपन्न** - दिनांक १६/११/२०२० रोजी महाविद्यालयांमध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. एन. आर. कोल्हापुरे यांनी 'भारतीय राज्यघटना व मूलभूत कर्तव्य' यासंबंधी मार्गदर्शन करून घटनेच्या सरन्याम्याचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी वाचन केले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागार्फत करण्यात ओले.
- **भ्रष्टाचार निर्मूलन शपथ** - दिनांक २७/१०/२०२० रोजी महाविद्यालयांमध्ये मा. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली.
- **कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जयंती, पत्रकार दिन व सावित्रीबाई फुले जयंती संपन्न** - दिनांक ०२/०१/२०२१ रोजी कर्मवीर विठ्ठल रामची शिंदे यांची जयंती सन्मानीय अद्यक्ष मा. प्रा. किसनराव कुराडे यांच्या अद्यक्षतेखाली संपन्न झाली. दिनांक ०७/०१/२०२१ रोजी 'पत्रकार दिन' मा. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या अद्यक्षतेखाली संपन्न झाला. दिनांक ०६/०१/२०२१ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थिनी यांच्या समवेत साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्याख्याते म्हणून डॉ. बिरजे मँडम यांचे 'सावित्रीबेई फुले' यांचे जीवन व चरित्र या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अद्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एम. कदम उपस्थित होते. प्रमुख उपस्थित म्हणून प्राध्यापिका सौ. बिना कुराडे मँडम होत्या.
- **मूल्य व तंत्र शिक्षण पर्यावरण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास व्याख्यान संपन्न** - दिनांक २१/०१/२०२१ रोजी प्रमुख वक्ते मा. श्री. शिवाजी नेले यांचे 'मूल्य व तंत्र शिक्षण व पर्यावरण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. प्रारंताविक कार्यक्रम आधिकारी प्रा. डी. पी. खेडकर यांनी केले. तर आभार प्रा. जी. जी.



- गायकवाड यांनी मानले.

- **राष्ट्रीय मतदार दिन संपन्न** - दिनांक २७/०१/२०२१ रोजी गडहिंग्लज तहसिलदार मा. दिनेश पारगे साहेब यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व ख्याले घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. यावेळी संस्था सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक तानाची चौगुले यांनी केले तर आभार प्रा. ढीपक खेडकर यांनी मानले. यावेळी सर्व एन.एस.एस. चे ख्याले घेण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी 'मतदार जनजागृती' संदर्भात पोर्टर प्रदर्शन करण्यात आले.
- **छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न** - दिनांक १९/०२/२०२१ रोजी मा. संस्था सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. याप्रसंगी 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य' या विषयावर मा. प्रा. डी. जी. कापुरे यांचे व्याख्यान संपन्न झाले. प्राध्यापक व प्रशासकीय तसेच सर्व ख्याले घेण्यात आले.
- **महाविद्यालय परिसरात श्रमदान संपन्न** - दिनांक ०३/०३/२०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. माननीय संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे व कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. पी. खेडकर डॉ. जी. जी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात श्रमदान घेण्यात आले. यावेळी सर्व ख्याले घेण्यात आले.
- **'माझा गाव कोरोना मुक्त गाव' अभियान** - 'माझा गाव कारोना मुक्त गाव' या महाराष्ट्र शासनाच्या दत्तक गाव अभियानांतर्गत महाविद्यालयाने कडगांव, भडगांव, करंबळी, वडरगे, चेन्नेकुपी, ऐनापूर, अत्याळ इ. गावे दत्तक घेऊन या गावातील ग्रामरस्थामध्ये 'माझा गाव कोरोना मुक्त गाव' अभियान संबंधी जनजागृती करण्यात आली. तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावा यासाठी दि. १०/०३/२०२१ रोजी Role of Ayurveda in Covid-19 या विषयावर डॉ. तेजस्विनी कोतमिरे, कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले, तसेच सोशल मीडिया, व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून टिंडीओच्या साह्याने कोरोना जनजागृती करण्यात आली.



- **शहीद दिनानिमित्त रक्तदान व व्याख्यान कार्यक्रम** - दिनांक १३/०३/२०२१ रोजी संरथेचे सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे व संस्था उपाध्यक्ष मा. अॅड. दिग्विजय कुराडे व महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. व एन. एस. यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये सर्व स्वयंसेवक व एन.सी.सी. चे विद्यार्थी सहभागी झाले होते. शहीद दिनानिमित्त प्रा. डॉ. राजेंद्र गुंडे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
- **तंबाखू मुक्त अभियान संपन्न** - दिनांक २४/०३/२०२१ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात आले. यावेळी व्याख्याते म्हणून प्रा. संतोष पाटील यांनी व्यसनाची काऱणे व परिणाम समजून सांगितले, तसेच महाविद्यालयांमध्ये पोस्टर प्रदर्शन व विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली. महाविद्यालय परिसरात १०० मीटर अंतरावर व्यसन आधारित वर्सू विकता येणार नाहीत याची काळजी घेण्यात येऊन सर्व दुकानदारांना समज देण्यात आली. याप्रसंगी सर्व प्राध्यापक व स्वयंसेवकांनी महत्त्वाची खूप भूमिका बजावली.
- **मौजे ऐनापूर येथे वृक्षलागवड** - दिनांक १७ जून २०२१ रोजी संस्था अध्यक्ष मा. प्रा. किसनराव कुराडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मौजे ऐनापूर या गावी शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमप्रसंगी माहिद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व सह कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
- **आंतरराष्ट्रीय योग दिन** - दिनांक २१जून २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यायांमध्ये ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकूण १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. अमेरिकेतून राजू येसरे आणि त्यांचे कुटुंबीय सुंदरा यावेळी ऑनलाईल योग शिबीरात सहभागी झाले होते. यावेळी श्री राम पाटील यांनी मार्गदर्शन व विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योगाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
- **भूजल साक्षरता ऑनलाईन व्याख्यान संपन्न** - दिनांक २२/०७/२०२१ रोजी डॉ. रणजित पवार आजरा महाविद्यालय, आजरा यांचे 'भूजल साक्षरता' या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सेवा योजना कक्ष संचालक, मा. प्रा. अक्षय



- जायभाये (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) आणि दत्तक भावातील ग्रामस्थ व स्वयंसेवक उपस्थित होते.

सन २०२१-२२च्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेची विविध उद्दिदष्टेचे पूर्तीसाठी आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पुढील कार्यक्रम राबविण्यात आले.

१. वृक्ष लागवड, माझे गावकोटोना मुक्त व आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न :-

दिनांक १७/०६/२०२१ रोजी मौजे ऐनापूर, ता. गडहिंगलज येथे संस्था संचालक डॉ. दिग्विजय कुराडे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी प्रा. दिपक खेडकर व प्रा. जी.जी. गायकवाड सर, ग्रामस्थ व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच दिनांक २९/०६/२०२१ रोजी महाविद्यालयातील एन.सी.सी. व एन.एस.एस. यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योग मार्गदर्शक मा. राम पाटील यांनी योगाचे महत्त्व सांगून आरोग्याची दक्षता कशी घ्यावी हे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

२. माझी वसुंधरा, स्वच्छ संकल्प देश, प्लॉस्टिक मुक्त अभियान संपन्न :-

दिनांक २९/८/२०२१ रोजी माझी वसुंधरा, स्वच्छ संकल्प देश, प्लॉस्टिक मुक्त अभियान संपन्न करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरातील सर्व प्लॉस्टिक, गाजरगवात निर्मूलन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. कदम सर व संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे व सिनिअर कार्यक्रम ऑफिसर प्रा. दिपक खेडकर व प्रा. जी.जी. गायकवाड सर उपस्थित होते. त्याच बरोबर प्रशासकीय कर्मचारी व ज्युनिअर विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

३. पर्यावरण संवर्धन व संरक्षण या संदर्भात व्याख्यान व प्रात्यक्षिक संपन्न :-

दिनांक २९/९/२०२१ रोजी मा. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील कार्यक्रम अधिकारी व सर्वस्वयंसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील परिसरातील सर्व प्लॉस्टिक निर्मूलन करण्यात आले. या अभियानामध्ये सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

४. महात्मा गांधी सप्ताह, मूल्य शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास या संदर्भात व्याख्याने संपन्न :-

दिनांक ०६/१०/२०२१ रोजी महात्मा गांधी सप्ताह निमित्त डॉ.एस.डी.पाटील यांचे महात्मा गांधीचे देशासाठी योगदान या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, सचिव, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

तसेच दिनांक १२/१०/२०२१ रोजी मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास या संदर्भात



मा. समाजसेवक मा. शिवाजी नेर्ली यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व खचयंसेवक उपस्थित होते.

५. महाविद्यालय परिसरात श्रमदान :-

दिनांक १५/१०/२०२१ रोजी महाविद्यालयाच्या परिसरातील गाजर गवत व प्लॉस्टिक, केरकवरा काढण्यात आले. यावेळी सर्व खचयंसेवक, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खच्छतेचे महत्त्व या संदर्भात प्रा. जी.जी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रा. एस.एम. घरती, प्रा. दिपक खेडकर उपस्थित होते.

६. बिरसा मुंडा जयंती व मतदार नोंदणी अभियान संपन्न :-

दिनांक १५/११/२०२१ महाविद्यालयात मा. प्राचार्य डॉ. एस.एम. कदम, सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या उपस्थितीत आद्य कांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्य कार्याचे गुणगाण मा. प्रा. मोरमारे सर यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच दिनांक ३०/१०/२०२१ रोजी मतदान नोंदणी अभियान संपन्न करण्यात आला. यावेळी डॉ.जी.जी. गायकवाड यांनी मतदारांचे महत्त्व व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था, मतदान व मतदार यांच्या भूमिका काय असाव्यात याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व खचयंसेवक व प्राध्यापक उपस्थित होते.

७. जबरदस्ती कसली मर्दानी :-

दिनांक ०५/०१/२०२२ रोजी सुकन्या युथ फेस्टिवल महाविद्यालयात संपन्न झाला. प्रा. सुषमा पाटील, एम.आर. हायरकूल, गडहिंग्लज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बिनादेवी कुराडे होत्या. यावेळी प्रा. सुषमा पाटील यांनी सर्वविद्यार्थीनीना आपले संरक्षण कसे करून घ्यावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ज्युनिअर व सिनिअर विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते.

८. शहिद दिनानिमित्त रक्तदान शिबीर :-

दिनांक २३/०३/२०२२ रोजी एन.एस.एस. आणि एन.सी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात शहिद दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे, संचालक अऱ्ड. दिग्विजय कुराडे व एन.सी.सी. चे प्रमुख प्रा. राहूल मगदूम व प्रा.



शिवराज २०२२

खेडकर, प्रा. जी. जी. गायकवाड व प्रा. एम.एस. घर्स्ती व सर्वस्वयंसेवक व कर्मचारी
उपस्थित होते.

या सर्व वर्षभराच्या उपक्रमासाठी वेळोवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य,
संस्थासचिव, संचालक, पर्यवेक्षकप्रा. तानाजी चौगुले, रजिस्ट्रार श्री. संतोष शहापूरकर
व प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रा. डी.पी. खेडकर
कार्यक्रम अधिकारी

LIBRARY REPORT

Library is a Knowledge Resource Center and has a key role in teaching, learning and research process. Our Library has an extensive collection of books and Journal covering all aspects of Arts, Commerce, Science, Computer Science, Business Administration, Environmental Science etc. By various services and facilities library is serving to stakeholders according to institutional goals and objectives.

Total Holding on 31/03/2022

1. Total Books

Sr. College	- 45580
Jr. College	- 10091
U.G.C.	- 11044
Donated	- 03739
Non-Grant	- 09321
Books in Pansare Chair	- 00143
Total	- 79918

Non Book Materials

C.D.s - 154

2. No. of Periodicals

News Papers	- 10
Journals/ magazines	- 52

3. e-Resources under N-List Programme

e-Books	- 199500+
e-Journals	- 6000+

Books purchased during the year 2021-2022

Head/Department	Books	Amount
-----------------	-------	--------



શિકરાજ ૨૦૨૨

Sr. College	470	41003.00
Non Grant	059	78597.00
Jr. College	165	27562.00
Total	694	147162.0

Readers of the Library

All the student, faculty members and non-teaching staff of the college are Readers of the library.

Students	- 2246
Faculty	- 213
Readers from Society	- 69
Total Readers	- 2528

Library services and facilities

Library has given following services and facilities during the academic year 2021-22.

1. Special Borrowing Facility

Apart from regular text and reference books issue competitive examination books are issued on their Borrower Card.

2. Book Bank Facility

Total 48 students (Sr. College - 36, Jr. College – 12) benefited under this scheme during the year 2021-22.

3. Periodicals

Current issues of journals and periodicals are kept in the reading room and are made available to readers. Total 52 periodicals are subscribed. Bound Volumes of previous journals are available in reading room.

4. Open Access is given to all the stakeholders.

5. Study Room

Timing

On Working Days & in vacation - 7:00 am to 6:00 pm

Before & During exam period - 7:00 am to 12:00 pm

6. Reprography Facility is given to all readers according their demand.

7. Reference Service

The Reference books are made available to the reader during working hour i.e. 7:00 am to 6:00 pm. The personal assistance and help is provided in reference section.

8. Question Paper sets of university examination are made available to the readers in reading room.

9. User Orientation is carried for the fresh readers for effective use of library.



10. Readers from Society

For optimum use of the collection readers from society are also entertained.

11. Automation of Library

Library is computerized with ISO certified SLIM 21 software. Web-OPAC is provided to search the documents. The link of webOPAC is <http://103.132.1.125/w27>. The library has 8 terminals for daily routine work.

12. New Arrivals are displayed on Display board for 7 days. Library sends content of all Journals to the readers by mail regularly.

13. Book Exhibition - Online/Offline Book Exhibitions on the various occasion were arranged during 2021-2022.

Prof. Sandeep Kurade
Librarian

सांस्कृतिक विभाग अहवाल

शिवराज महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्षभर जे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यांचा एकमेव उद्घेश म्हणजे मनोरंजना बरोबरच प्रबोधन करणे हा असतो. या सर्वच कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, त्यांच्या मनात थोर पुरुषांविषयी आदरभाव निर्माण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे थोर पुरुषांचे कार्य व विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविले जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक व नैतिक भान निर्माण होण्यास मदत होते.

आपल्या महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने मराठी विभागाच्यावतीने दिनांक १/८/२०२१ रोजी 'अण्णाभाऊ साठे' जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व भित्तीपत्रकाचे आयोजन केले होते. तसेच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' जयंती निमित्त दिनांक २८/७/२०२१ रोजी प्रतिकापूजन करण्यात आले. हिंदी विभागाच्यावतीने 'राजर्षी छ. शाहू महाराज जयंती कार्यक्रमानिमित्त दिनांक २६/६/२०२१ रोजी वेबिनार घेण्यात आले, त्यामध्ये मा. व्ही. एस. शिंदे, डॉ. गुरुपाद्याय उर्फ सुखांत हिरेमठ यांची व्याख्याने झाली. इंग्रजी विभागाच्यावतीने 'महाराणा प्रतापसिंह' जयंती निमित्त प्रतिमापूजन दि. १३/६/२०२१ रोजी करण्यात आले. तसेच राज्यशास्त्र विभागामार्फत 'वल्लभाई पटेल जयंती कार्यक्रमानिमित्त प्रतिमापूजन व डॉ. एम. आर. कोलहापूरे यांचे व्याख्यान दि. ३१/९०/२०२१ रोजी झाले. 'संविधान' दिवस दि.



२६/११/२०२९ रोजी घेण्यात आला. अर्थ शास्त्र विभागार्फत दि. २०/८/२०२९ रोजी 'सद्भावना' दिवस साजरा करण्यात आला. पदार्थ विज्ञान विभागार्फत 'वसंतराव नाईक जयंती' निमित्त प्रतिमापूजन दि. ३/७/२०२९ रोजी, मा. प्राचार्याच्या अद्यक्षतेखाली करण्यात आले. रसायन शास्त्र विभागाच्यावतीने 'राजे उमाजी नाईक' जयंती निमित्त प्रतिमापूजन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन दि. ७/९/२०२९ रोजी करण्यात आले. मानसशास्त्र विभागाच्यावतीने 'कर्मवीर भाऊराव पाटील' जयंती निमित्त संरथा सचिव मा. डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व डॉ. राजेंद्र गुडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. दि. २२/९/२०२९. बी.एस्सी विभागार्फत 'पंडित दिनदयाळ' उपाध्याय जयंती कार्यक्रम दि. २७/९/२०२९ रोजी प्रतिमा पूजनाने साजरा करण्यात आला. कर्मवीर विठ्ठल रामजीशिंदे यांची पुण्यतिथी ग्रंथालयाच्या वतीने दि. २/९/२०२९ रोजी साजरी करण्यात आली. त्यामध्ये प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील हुपरी महा. यांचे व्याख्यान झाले. बी. सी. ए. विभागामार्फत नेशनल एज्युकेशन दिन दि. ११/११/२०२९ रोजी साजरा करण्यात आला. एन.सी.सी. मार्फत 'स्वातंत्र्य दिन' कार्यक्रम दि. १४/८/२०२९ रोजी साजरा करण्यात आला. त्यावेळी संरथा अद्यक्ष, मा. प्रा. किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एन. एस. एस. विभागाच्यावतीने 'बिरसामुंडा जयंती' कार्यक्रम दि. १७/११/२०२९ रोजी घेण्यात आला. त्यावेळी प्रतिमापूजन व प्रा. ए. के. मोरमारे यांचे व्याख्यान झाले.

वरील कार्यक्रमाव्यतिरिक्त 'मराठी राज्यभाषा दिन', 'यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी', 'जागतिक मानवी हक्क दिन', 'छ. शिवाजी महाराज जयंती', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती', 'नेताची सुभाष चंद्र बोस जयंती' अशा अनेक थोर पुरुषांच्या कायची ओळख त्या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करून देण्यात आली या सर्व कार्यक्रमांचा लभ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचार यांना झाला. या सर्वच कार्यक्रमामध्ये संरथा पादिकारी, मा. प्राचार्य यांचे नेहमीच प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

डॉ. ए. बी. कुंभार
सांस्कृतिक विभाग प्रमुख



शिवराज २०२२

अग्रणी महाविद्यालय आयोजित एकदिवसीय कार्यशाळा

अ.क्र.	दिनांक	कार्यशाळेचा विषय	वक्ते	सहभागी विद्यार्थी
१.	०२/०३/२०२१	क्षमता विकास व नेतृत्व विकास	डॉ. आर. बही. गुरव (कोल्हापूर) डॉ. एस. बी. भांबर (नेसरी)	गडहिंगलज आजरा व चंदगड विभागातील १२ महाविद्यालयातील ७४ विद्यार्थी व विद्यार्थीनी
२.	०८/०७/२०२१	उद्योजकता विकास	डॉ. आर. बही. गुरव (कोल्हापूर)	गडहिंगलज आजराव चंदगड विभागातील १२ महाविद्यालयातील ८५ विद्यार्थी व विद्यार्थीनी
३.	०४/०८/२०२१	साहित्य निर्मिती प्रक्रिया	डॉ. दत्ता पाटील (गडहिंगलज) डॉ. चंद्रकांत पोतदार (हलकर्णी)	गडहिंगलज आजरा व चंदगड विभागातील १२ महाविद्यालयातील १०५ विद्यार्थी य विद्यार्थीनी
४.	३०/०८/२०२१	सेट / नेट परीक्षा : स्वरूप व तयारी	डॉ. सचिन जगताप (पुणे) डॉ. बी. एम. जाधव (गडहिंगलज)	गडहिंगलज आजरा व चंदगड विभागातील १२ महाविद्यालयातील १०५ विद्यार्थी व विद्यार्थीनी
५.	०५/०३/२०२२	शेअर मार्केटिंग	प्रा. भूषण पाटील	गडहिंगलज आजरा व चंदगड विभागातील १२ महाविद्यालयातील ७० विद्यार्थी व विद्यार्थीनी
६.	२७/०५/२०२२	अँनिमेशन : रोजारासाठी उत्तम पर्याय	प्रा. ऋषिकेश भांबुरे	गडहिंगलज आजरा व चंदगड विभागातील १२ महाविद्यालयातील ७० विद्यार्थी व विद्यार्थीनी
७.	०१/०६/२०२२	संशोधन पद्धती	डॉ. दत्ता पाटील डॉ. सागर पोवार	गडहिंगलज आजरा व चंदगड विभागातील महाविद्यालयातील ६० विद्यार्थी व विद्यार्थीनी

प्रा. ए. के. मोरमारे

समन्वयक

अग्रणी महाविद्यालय कार्यक्रम समिती



शिवराज २०२२

दि प्रेस अँण्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक अँकट नियम फॉर्म नं. ४ प्रमाणे निवेदन

प्रकाशन स्थळ : शिवराज साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंगलज, जि. कोल्हापूर.

प्रकाशन काळ : वार्षिक

प्रकाशक : प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम

राष्ट्रीयत्व : भारतीय

संपादक : प्रा. अशोक मोरमारे

राष्ट्रीयत्व : भारतीय

मुद्रक : अतुल कोलते

पत्ता : श्री. सरस्वती ऑफसेट, आझाद रोड, गडहिंगलज. ४१६ ५०२.

स्वामित्व : शिवराज साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंगलज, जि. कोल्हापूर.- ४१६ ५०२.


मी प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम असे जाहीर करतो, की वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे सत्य आहे.

ह्या अंकातील मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखनाची निवड, संपादन व मुद्रीतशोधन सहसंपादकांनी केले आहे.

आभार

‘शिवराज २०२२’ या अंकाच्या निर्मितीमध्ये संस्थेचे सचिव, प्रा. अनिल कुराडे, मा. प्राचार्य, डॉ. एस. एम. कदम, प्रबंधक, श्री. संतोष शहापूरकर आणि त्यांचे प्रशासकीय साथीदार, सर्व विभाग प्रमुख, सर्व समिती प्रमुख, संपादन समितीतील माझे सर्व सहकारी, आणि सरस्वती प्रिंटिंग प्रेसचे श्री. अतुल कोलते, पेजमेकर सौ. वैशाली रांगणेकर आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच विनय ग्राफिक्सचे श्री. युवराज हत्ती यांच्या सहकायने या अंकाचे काम अल्पावधीत पूर्ण झाले.

या सर्वांचे मनापासून आभार !



SHIVRAJ 2022

भावपूर्ण
शिवराजनी



डॉ. बी. जे. देसाई
प्र. प्राचार्य



प्रा. आर. के. देशपांडे



डॉ. बी. डी. मुरगी



डॉ. एस. डी. पाटील



प्रा. सी. सी. निकम



शहीद जवान
अभिषेक जोंधळे



शहीद जवान
प्रशांत जाधव





CREATING A CAREER OF EXCELLENCE

प्रकाशक :

प्राचार्य, शिवराज साहित्य, वाणिज्य आणि
डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंगलज.
वडरगे रोड, गडहिंगलज, जि. कोल्हापूर. ४१६ ५०२.

Website : www.shivraj.edu.in, e-Mail : shivrajcollege64@gmail.com

Designed by
@VINAY GRAPHIC#
9096714147